



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ४५]

गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कार्तिक १७-२३, शके १९४०

[पृष्ठ १००, किंमत : रुपये ३०.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-नागपूर विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे	पृष्ठे
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क, यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	भाग एक-अ.—(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	१-१००

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

नाही.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९९५.

विभागीय आयुक्त, यांजकडून

महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९.

क्रमांक अका-पुनर्व-११(१).-कावि-६२०-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ (२००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११) च्या कलम ११ च्या पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे ज्या चंद्रपूर जिल्ह्याच्या चंद्रपूर, भद्रावती तालुक्यातील अंधारी अभयारण्य प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या कलम १, पोट-कलम (४) खंड (ब) च्या तरतुदीच्या अनुरोधाने उक्त अधिनियमाच्या तरतुदी लागू होतील, त्या प्रकल्पाच्या संबंधात याद्वारे :-

(अ) उक्त प्रकल्पाच्या बाधित किंवा लाभकारी परिमंडळामध्ये येण्याचा संभव असलेली गावे किंवा क्षेत्र खालीलप्रमाणे विनिर्दिष्ट करीत आहे.:-

(एक) बाधित परिमंडळात येण्याचा संभव असलेली गावे.

अनुक्रमांक (१)	गावाचे नाव (२)	तालुक्याचे नांव (३)	जिल्ह्याचे नांव (४)
१	रानतळोधी	भद्रावती	चंद्रपूर

(दोन) लाभ मिळालेल्या परिमंडळात येण्याचा संभव असलेली गावे :-

— निरंक —

(तीन) पुनर्वसन करावयाच्या नवीन गावठाणातील जागेचा तपशील :-

अ. क्र.	गावांचे नाव, तालुका व जिल्हा	सर्व्हे क्रमांक	क्षेत्र	चतुःसीमा			
				उत्तर	पूर्व	दक्षिण	पश्चिम
(१)	(२)	(३)	(४)	(५)			
			हे. आर				
१.	सालोरी / परसोडा गावाजवळ ता. वरोरा, जि. चंद्रपूर	राखीव वन कक्ष क्र. १४-ब	३०५.००	मौजा बंदरा गावाची शीव	जंगल सरकार राखीव वन कक्ष क्र. १४ अ व ब व रस्ता	मौजा खैरगाव गावाची शीव	मौजा माजरा रै. व खैरगाव गावाची शीव

(ब) वरील परिच्छेद (अ) मधील (एक) मध्ये नमूद केलेल्या गावातील एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण धारण क्षेत्राला किंवा त्याच्या भागाला लागू असल्याप्रमाणे उक्त अधिनियमाच्या कलम १२ मध्ये विनिर्दिष्ट केलेले निर्बंध अशा गावांतील किंवा क्षेत्रातील निर्देशित धारण क्षेत्राला तात्पुरते लागू होतील.

२. महाराष्ट्र शासन असाही निर्देश देत आहे की, ही अधिसूचना संबंधित गावांमध्ये दवंडी पिटवून आणि बाधित किंवा लाभ मिळालेल्या परिमंडळातील एखाद्या किंवा अनेक ठळक जागी आणि गावांच्या चावडीवर आणि कोणतेही कार्यालय असल्यास, पंचायतीचे कार्यालयात आणि तहसीलदार आणि जिल्हाधिका-यांच्या कार्यालयातदेखील ठळक जागेवर किंवा जागांवर या अधिसूचनेची प्रत चिकटवून चंद्रपूर जिल्हाधिका-यांकडून प्रसिद्ध करण्यात येईल किंवा प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करण्यात येईल.

नागपूर :
दिनांक २९ ऑक्टोबर २०१८.

डॉ. संजीव कुमार,
विभागीय आयुक्त,
नागपूर विभाग, नागपूर.

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९९६.

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३,

क्रमांक भूसं-अका-प्रस्तु-१-३७-२०१८.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याबाबत व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) च्या कलम ३ मधील पोट-कलम (३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभाग अधिसूचना क्रमांक MISC-11-2014-CR 77-A-2, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यानंतर यापुढे याला “सदरहू अधिसूचना” संबोधण्यात यावे.) अन्वये सार्वजनिक प्रयोजनार्थ जमीन संपादन करताना सदरहू कायद्याच्या कलम ३ मधील पोट-कलम (झ, अ) नुसार जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा जास्त नसलेल्या जमिनीच्या बाबतीत त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी यांना या कायद्याअंतर्गत जमीन संपादन करण्यास शासनाच्यावतीने समुचित शासन म्हणून घोषित करण्यात आले आहे ;

आणि ज्याअर्थी, या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना शासनाच्यावतीने समुचित शासन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याअर्थी, अनुसूची एकमध्ये दर्शविलेल्या जमिनी (यापुढे ज्याचा “उक्त भूमी” असा उल्लेख करण्यात येईल.) अनुसूची दोनमध्ये नमूद केलेल्या सार्वजनिक प्रयोजनाकरिता आवश्यक आहे किंवा आवश्यक असल्याचा संभव आहे (यापुढे ज्याचा “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा उल्लेख करण्यात येईल.) याबाबत जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांची समुचित शासन म्हणून खात्री झाल्यामुळे सदरहू कायद्याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) नुसार सार्वजनिक कामाच्या प्रयोजनासाठी जमीन संपादन करण्यात येत आहे, असे सूचित करणे आवश्यक आहे ;

आणि ज्याअर्थी, सदरहू भूमी संपादन कायद्यानुसार सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमी संपादित करताना भूधारकास विस्थापित करण्याचे कारण सोबत जोडलेल्या अनुसूची तीनमध्ये नमूद केलेले आहे ;

आणि ज्याअर्थी, सदरहू भूमी संपादन कायद्यानुसार सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमी संपादित करतांना सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश सोबत जोडलेल्या अनुसूची चारमध्ये नमूद केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, सदरहू भूमी संपादन कायद्याचे कलम ४३, पोट-कलम (१) नुसार विस्थापितांचे पुनर्वसन व पुनर्स्थापनाकरीता सोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये प्रशासकाचे विवरण नमूद केलेले आहे. (प्रशासकाची नियुक्ती आवश्यक असल्यास, अनुसूची पाचमध्ये माहिती देणे आवश्यक आहे.)

त्याअर्थी, सदरहू कायद्याच्या कलम ११ चे पोट-कलम (४) नुसार अधिसूचना प्रसिद्ध केल्याचा दिनांकापासून सदरहू भूमी कायद्याच्या प्रकरण ४ खाली कार्यवाही पूर्ण होईपर्यंत कोणताही व्यक्ती उक्त जमिनीच्या अथवा जमिनीच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा कोणताही व्यवहार करविणार नाही किंवा अशा जमिनीवर कोणताही बोजा निर्माण करणार नाही :

परंतु, जिल्हाधिकारी अशाप्रकारे अधिसूचित केलेल्या भूमीच्या मालकाने अर्ज केल्यावर लेखी नोंदवावयाच्या विशेष परिस्थितीमध्ये या पोट-कलमाच्या अंमलबजावणीमधून अशा भूमी मालकास सूट देऊ शकेल :

परंतु आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्यामुळे तिला सोसाव्या लागलेल्या कोणत्याही नुकसानीची अथवा क्षतिची जिल्हाधिका-याद्वारे भरपाई देण्यात येणार नाही.

पुन्हा असे घोषित करण्यात येते की, सदरहू भूमी संपादन कायद्याचे कलम ११ पोट-कलम (५) अन्वये जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याबाबत व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यापुढे त्याचा “उक्त नियम” असा उल्लेख करण्यात येईल.) चे नियम १० उपनियम (३) अन्वये भूमी अभिलेख अद्ययावत करण्याचे काम हाती घेतील.

आणि म्हणून, त्याअर्थी, समुचित शासन म्हणून जिल्हाधिकारी सदरहू कायद्याचे कलम ३, पोट-कलम (ग) अन्वये उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, चिमूर यांना पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची-एक
जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०५-६५-२०१८-२०१९, गांव गुंजेवाही कोठा, तालुका सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर.

अ. क्र. (१)	सर्व्हे नंबर/गट क्रमांक (२)	७/१२ प्रमाणे एकूण क्षेत्र (३) हे. आर	संपादनाखालील क्षेत्र (४) हे. आर
१	१८	० ५७	० ५७
२	१९	० ६०	० ६०
३	२०	० ३५	० ३५
४	२१	० २७	० २७
५	२२	० ५१	० ५१
		एकूण . .	
		२ ३०	२ ३०

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव	:— आसोलामेंढा प्रकल्प.
प्रकल्पाच्या कामाचा तपशील	:— आसोलामेंढा तलावाची उंची वाढवून सिंचन निर्मिती करणे.
सामाजिक फायदे	:— आसोलामेंढा प्रकल्पाअंतर्गत धरणाची उंची २.७० मी. ने वाढवून ५४८७९ हे. आर क्षेत्र सिंचन निर्मिती करून मूल, सावली व पौष्पूर्ण तालुक्यास खरीप व रब्बी हंगामाकरीता सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

विस्थापित होत नाही.

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या यंत्रणेने दिल्याप्रमाणे)	:— भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याबाबत व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १० (क) अन्वये महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना दिनांक १३ मार्च २०१५ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आली आहे.
--	---

अनुसूची-पाच

नियुक्ती केलेल्या प्रशासनाचा तपशील

प्रशासक म्हणून नियुक्ती केलेल्या अधिका-याचे पदनाम	:— निरंक
प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता	:— निरंक
ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील	:— निरंक

टीप : उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, चिमूर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९९७.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३,

क्रमांक भूसं-अका-प्रस्तु-१-४२-२०१८.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याबाबत व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) च्या कलम ३ मधील पोट-कलम (३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभाग अधिसूचना क्रमांक MISC-11-2014-CR-77-A-2, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यानंतर यापुढे याला “ सदरहू अधिसूचना ” संबोधण्यात यावे.) अन्वये सार्वजनिक प्रयोजनार्थ जमीन संपादन करताना सदरहू कायद्याच्या कलम ३ मधील पोट-कलम (झ, अ) नुसार जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा जास्त नसलेल्या जमिनीच्या बाबतीत त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी यांना या कायद्याअंतर्गत जमीन संपादन करण्यास शासनाच्यावतीने समुचित शासन म्हणून घोषित करण्यात आले आहे ;

आणि ज्याअर्थी, या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना शासनाच्यावतीने समुचित शासन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याअर्थी, अनुसूची एकमध्ये दर्शविलेल्या जमिनी (यापुढे त्याचा “ उक्त भूमी ” असा उल्लेख करण्यात येईल.) अनुसूची दोनमध्ये नमूद केलेल्या सार्वजनिक प्रयोजनाकरिता आवश्यक आहे किंवा आवश्यक असल्याचा संभव आहे (यापुढे ज्याचा “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा उल्लेख करण्यात येईल.) याबाबत जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांची समुचित शासन म्हणून खात्री झाल्यामुळे सदरहू कायद्याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) नुसार सार्वजनिक कामाच्या प्रयोजनासाठी जमीन संपादन करण्यात येत आहे, असे सूचित करणे आवश्यक आहे.

आणि ज्याअर्थी, सदरहू भूमी संपादन कायद्यानुसार सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमी संपादित करताना भूधारकास विस्थापित करण्याचे कारण सोबत जोडलेल्या अनुसूची तीनमध्ये नमूद केलेले आहे ;

आणि ज्याअर्थी, सदरहू भूमी संपादन कायद्यानुसार सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमी संपादित करताना सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश सोबत जोडलेल्या अनुसूची चारमध्ये नमूद केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, सदरहू भूमी संपादन कायद्याचे कलम ४३, पोट-कलम (१) नुसार विस्थापितांचे पुनर्वसन व पुनर्स्थापनाकरीता सोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये प्रशासकाचे विवरण नमूद केलेले आहे. (प्रशासकाची नियुक्ती आवश्यक असल्यास, अनुसूची पाचमध्ये माहिती देणे आवश्यक आहे.)

त्याअर्थी, सदरहू कायद्याच्या कलम ११ चे पोट-कलम (४) नुसार अधिसूचना प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून सदरहू भूमी कायद्याच्या प्रकरण ४ खाली कार्यवाही पूर्ण होईपर्यंत कोणताही व्यक्ती उक्त जमिनीच्या अथवा जमिनीच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा कोणताही व्यवहार करविणार नाही किंवा अशा जमिनीवर कोणताही बोजा निर्माण करणार नाही :

परंतु, जिल्हाधिकारी अशाप्रकारे अधिसूचित केलेल्या भूमीच्या मालकाने अर्ज केल्यावर लेखी नोंदवावयाच्या विशेष परिस्थितीमध्ये या पोट-कलमाच्या अंमलबजावणीमधून अशा भूमी मालकास सूट देऊ शकेल :

परंतु आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्यामुळे तिला सोसाव्या लागलेल्या कोणत्याही नुकसानीची अथवा क्षतिची जिल्हाधिका-याद्वारे भरपाई देण्यात येणार नाही.

ना.-एक-२ (१८३५).

पुन्हा असे घोषित करण्यात येते की, सदरहू भूमी संपादन कायद्याचे कलम ११, पोट-कलम (५) अन्वये जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याबाबत व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यापुढे त्याचा “उक्त नियम” असा उल्लेख करण्यात येईल.) चे नियम १०, उपनियम (३) अन्वये भूमी अभिलेख अद्ययावत करण्याचे काम हाती घेतील.

आणि म्हणून, त्याअर्थी, समुचित शासन म्हणून जिल्हाधिकारी सदरहू कायद्याचे कलम ३, पोट-कलम (ग) अन्वये उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, चिमूर यांना पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०७-६५-२०१८-२०१९, गांव सामदाखुर्द, तालुका सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर.

अ. क्र. (१)	सर्व्हे नंबर/गट क्रमांक (२)	७/१२ प्रमाणे एकूण क्षेत्र (३) हे. आर	संपादनाखालील क्षेत्र (४) हे. आर
सरकारी जमीन			
१	१३४	१ ६२	१ २४
२	१५२	२ ७४	१ ८२
३	१५३	० ३२	० ०३
४	१७५	० २१	० २१
५	१७६	० १२	० १२
६	१७१	० ७९	० ७९
७	१७७	० ६०	० ६०
८	१७८	० १९	० १९
९	१८०	० ३८	० ३३
१०	१८१	० २७	० २५
११	१८२	० ०६	० ०६
१२	१८३	० ३९	० ३९
१३	१८४	० २३	० २३
१४	१८५	० २२	० २०
१५	१८६	० ५२	० ५२
१६	१८७	० ९९	० ९९
१७	१८८	० ६१	० १०
१८	१८९	१ ०९	० ७५
		एकूण . . ११ ३५	८ ८५

खाजगी जमीन

१	१३५	३ ००	३ ००
२	१३६	० ५७	० ५७
३	१३७	० ९१	० ९१
४	१४१	० ०७	० ०७
५	१४६	० ३०	० ३०
६	१४७	१ २८	१ २८
७	१४८	० १८	० १८

अनुसूची-एक—चालू

(१)	(२)	(३)	(४)
		हे. आर	हे. आर
८	१५७	० १६	० १६
९	१५९	० १२	० १२
१०	१६०	० ३८	० ३८
११	१६१	० ११	० ११
१२	१६२	० १९	० १९
१३	१६३	० ३५	० ३५
१४	१६४	० ७५	० ७५
१५	१७९	० २५	० २५
१६	१९०/१	० ८३	० ८३
१७	१९०/२	० ८३	० ८३
१८	१९०/३	० ८३	० ८३
१९	१३८	२ ४३	१ ८३
२०	१५४	० ९१	० ५०
२१	१७२	० ६१	० ५६
२२	१७३	० ६४	० ६४
		_____	_____
	एकूण खाजगी . .	१५ ७०	१४ ६४
		_____	_____
	एकूण सरकारी . .	११ ३५	८ ८५
		_____	_____
	एकूण . .	२७ ०५	२३ ४९
		_____	_____

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव	:- आसोलामेंढा प्रकल्प.
प्रकल्पाच्या कामाचा तपशील	:- आसोलामेंढा तलावाची उंची वाढवून सिंचन निर्मिती करणे.
सामाजिक फायदे	:- आसोलामेंढा प्रकल्पाअंतर्गत धरणाची उंची २.७० मी. ने वाढवून ५४८७९ हे. आर क्षेत्र सिंचन निर्मिती करून मूल, सावली व पोंभूर्णा तालुक्यास खरीप व रब्बी हंगामाकरीता सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

विस्थापित होत नाही.

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या यंत्रणेने दिल्याप्रमाणे) :— भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याबाबत व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १० (क) अन्वये महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची आधिसूचना दिनांक १३ मार्च २०१५ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अनुसूची-पाच

नियुक्ती केलेल्या प्रशासकाचा तपशील

प्रशासक म्हणून नियुक्ती केलेल्या अधिका-याचे पदनाम :— निरंक
प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता :— निरंक
ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील :— निरंक

टीप : उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, चिमूर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९९८.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३,

क्रमांक भूसं-अका-प्रस्तु-१-४६-२०१८.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याबाबत व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) च्या कलम ३ मधील पोटकलम (३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभाग अधिसूचना क्रमांक MISC-11-2014-CR 77-A-2, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यानंतर यापुढे याला “ सदरहू अधिसूचना ” संबोधण्यात यावे.) अन्वये सार्वजनिक प्रयोजनार्थ जमीन संपादन करताना सदरहू कायद्याच्या कलम ३ मधील पोटकलम (झ, अ) नुसार जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा जास्त नसलेल्या जमिनीच्या बाबतीत त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी यांना या कायद्याअंतर्गत जमीन संपादन करण्यास शासनाच्यावतीने समुचित शासन म्हणून घोषित करण्यात आले आहे ;

आणि ज्याअर्थी, या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना शासनाच्यावतीने समुचित शासन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याअर्थी, अनुसूची-एकमध्ये दर्शविलेल्या जमिनी (यापुढे त्याचा “ उक्त भूमी ” असा उल्लेख करण्यात येईल.) अनुसूची-दोनमध्ये नमूद केलेल्या सार्वजनिक प्रयोजनाकरिता आवश्यक आहे किंवा आवश्यक असल्याचा संभव आहे (यापुढे ज्याचा “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा उल्लेख करण्यात येईल.) याबाबत जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांची समुचित शासन म्हणून खात्री झाल्यामुळे सदरहू कायद्याच्या कलम ११ च्या पोटकलम (१) नुसार सार्वजनिक कामाच्या प्रयोजनासाठी जमीन संपादन करण्यात येत आहे, असे सूचित करणे आवश्यक आहे ;

आणि ज्याअर्थी, सदरहू भूमी संपादन कायद्यानुसार सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमी संपादित करताना भूधारकास विस्थापित करण्याचे कारण सोबत जोडलेल्या अनुसूची तीनमध्ये नमूद केलेले आहे ;

आणि ज्याअर्थी, सदरहू भूमी संपादन कायद्यानुसार सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमी संपादित करतांना सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश सोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये नमूद केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, सदरहू भूमी संपादन कायद्याच्या कलम ४३, पोटकलम (१) नुसार विस्थापितांचे पुनर्वसन व पुनर्स्थापनाकरीता सोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये प्रशासकाचे विवरण नमूद केलेले आहे. (प्रशासकाची नियुक्ती आवश्यक असल्यास, अनुसूची-पाचमध्ये माहिती देणे आवश्यक आहे.)

त्याअर्थी, सदरहू कायद्याच्या कलम ११ चे पोटकलम (४) नुसार अधिसूचना प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून सदरहू भूमी कायद्याच्या प्रकरण ४ खाली कार्यवाही पूर्ण होईपर्यंत कोणताही व्यक्ती उक्त जमिनीच्या अथवा जमिनीच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा कोणताही व्यवहार करविणार नाही किंवा अशा जमिनीवर कोणताही बोजा निर्माण करणार नाही. परंतु, जिल्हाधिकारी अशाप्रकारे अधिसूचित केलेल्या भूमीच्या मालकाने अर्ज केल्यावर लेखी नोंदवावयाच्या विशेष परिस्थितीमध्ये या पोट-कलमाच्या अंमलबजावणीमधून अशा भूमी मालकास सूट देऊ शकेल :

परंतु आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने, या तरतुदीचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्यामुळे तिला सोसाव्या लागलेल्या कोणत्याही नुकसानीची अथवा क्षतिची जिल्हाधिका-याद्वारे भरपाई देण्यात येणार नाही.

पुन्हा असे घोषित करण्यात येते की, सदरहू भूमी संपादन कायद्याच्या कलम ११ पोट-कलम (५) अन्वये जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याबाबत व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यापुढे त्याचा “ उक्त नियम ” असा उल्लेख करण्यात येईल.) चे नियम १० उपनियम (३) अन्वये भूमी अभिलेख अद्ययावत करण्याचे काम हाती घेतील.

आणि म्हणून, त्याअर्थी, समुचित शासन म्हणून जिल्हाधिकारी सदरहू कायद्याचे कलम ३, पोटकलम (ग) अन्वये उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, चिमूर यांना पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०८-६५-२०१८-२०१९, गांव पवनपार, तालुका सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर.

अ. क्र. सर्व्हे नंबर/गट क्रमांक ७/१२ प्रमाणे एकूण क्षेत्र संपादनाखालील क्षेत्र

(१)	(२)	(३) हे. आर	(४) हे. आर
१	१०२	० ४६	० ४६
२	१०३	० ०६	० ०६
३	१०४	१ ००	१ ००
४	१०५	० ५९	० ५९
५	१२५	० ६२	० ६२
६	१२७	० ३०	० ३०
७	१२८	० २४	० २४
८	१२९	० ५१	० ५१
९	१३०	० १६	० १६
१०	१३२	० १४	० १४
११	१३३	० १९	० १९
१२	१३४	० १९	० १९
१३	१३५	० १९	० १९
१४	१३७	१ २६	१ २६
१५	१३८	० ७९	० ७९
१६	१३९	० ३२	० ३२
१७	१४०	३ २२	३ २२
१८	१४१	० ६५	० ६५
१९	१८३	३ ०४	३ ०४
२०	१८४	१ ६८	१ ६८

अनुसूची-एक—चालू

(१)	(२)	(३) हे. आर	(४) हे. आर
२१	१८५	० ४७	० ४७
२२	१८६	० २८	० २८
२३	१८७	० ९०	० ९०
२४	१८८	१ २४	१ २४
२५	१८९/१	० ५३	० ५३
२६	१८९/२	० ५२	० ५२
२७	१८९/३	० ५२	० ५२
२८	१८९/४	० ५२	० ५२
२९	१९०	२ ३६	२ ३६
३०	१९२	१ १५	१ १५
३१	१९३	१ २०	१ २०
३२	१९४	१ ०८	१ ०८
३३	१९९/१/अ	० ७५	० ७५
३४	१९९/१/क	० ७३	० ७३
३५	२०२/१	१ २७	१ २७
३६	२०२/२	१ २७	१ २७
३७	२०३/१	० ८८	० ८८
३८	२०३/२	० ८८	० ८८
३९	२०४/१	० ४६	० ४६
४०	२०४/२	० ४६	० ४६
४१	२०५/१	१ २६	१ २६
४२	२०५/२	१ २०	१ २०
४३	२०६	० ६३	० ६३
४४	२०७	१ ००	१ ००
४५	२११	२ ०९	२ ०९
४६	२१२/१	० ७९	० ७९
४७	२१२/२	० ७९	० ७९
४८	२१३	० ८८	० ८८
४९	२१४	० ८२	० ८२
५०	२१६	० ६४	० ६४
५१	२५६/१	० ६८	० ६८
५२	२५६/२	० ६८	० ६८
५३	२१९	० ४१	० ४१
५४	२२०	१ २२	१ २२
५५	२२५	१ २१	१ २१
५६	२२६	० ८२	० ८२
५७	२२७	० ६४	० ६४
५८	२२८	० ६४	० ६४
५९	२२९	० ४६	० ४६
६०	२३०	० ४९	० ४९

अनुसूची-एक—चालू

(१)	(२)	(३)	(४)
		हे. आर	हे. आर
६१	२३१	१ ४०	१ ४०
६२	२३२	० ५४	० ५४
६३	२३३	१ ०६	१ ०६
६४	२३५	० ३६	० ३६
६५	२३६	२ ००	२ ००
६६	२४८	० ८९	० ८९
६७	२४९	० ०८	० ०८
६८	२४६	० ७२	० ७२
६९	१०१	० ७०	० ५७
७०	१०६	० ६५	० ३४
७१	१०७	० ६१	० ४२
७२	११६	० ६१	० २०
७३	१२१	० ६८	० १६
७४	१२२	० ४७	० ३६
७५	१२३	० ४८	० ३६
७६	१४२	१ ०५	० ३७
७७	१७६	० ५०	० ४४
७८	१७७	० ८२	० ०८
७९	१८२/१	२ २३	० ७२
८०	१९५	३ ६५	२ ९४
८१	२००	० ६५	० ४४
८२	२०१	१ ४९	१ ०५
८३	२३७	१ ३२	१ ३२
८४	२४३	१ ०२	० ७८
८५	२६०	० ४७	० ४०
८६	२६२	० ९९	० ९९
८७	२६४	१ ५०	० ५०
८८	२५५/१	० ४६	० ०९
८९	२५५/२	० ४६	० २०
९०	२५५/३	० ४७	० १०
९१	२५५/४	० ४७	० २०
९२	१४६/१	१ २७	० ९२
९३	२५२/१	० ४४	० ३२
९४	२५४/१	१ ९०	१ ०५
९५	२५४/२	१ ००	० ६७
९६	२५४/३	१ ००	० ७७
९७	२५३/२	० ४२	० ४२
९८	२५८	० ३६	० १३
	एकूण . .	८५ ६२	७४ ७९

अनुसूची-दोन**सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण**

प्रकल्पाचे नाव	:— आसोलामेंढा प्रकल्प.
प्रकल्पाच्या कामाचा तपशील	:— आसोलामेंढा तलावाची उंची वाढवून सिंचन निर्मिती करणे.
सामाजिक फायदे	:— आसोलामेंढा प्रकल्पाअंतर्गत धरणाची उंची २.७० मी. ने वाढवून ५४८७९ हे. आर क्षेत्र सिंचन निर्मिती करून मुल, सावली व पोभूर्णा तालुक्यात खरीप व रब्बी हंगामाकरीता सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे.

अनुसूची-तीन**बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे**

विस्थापित होत नाही.

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या यंत्रणेने दिल्याप्रमाणे)	:— भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याबाबत व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १० (क) अन्वये महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची आधिसूचना दिनांक १३ मार्च २०१५ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आली आहे.
--	--

अनुसूची-पाच**नियुक्ती केलेल्या प्रशासकाचा तपशील**

प्रशासक म्हणून नियुक्ती केलेल्या अधिका-याचे पदनाम	:— निरंक
प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता	:— निरंक
ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील	:— निरंक

टीप : उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, चिमूर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९९९.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याबाबत व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.—

क्रमांक.भूसं-अका-प्रस्तु-१-४७-२०१८—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याबाबत व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) च्या कलम ३ मधील पोट-कलम (३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाने महसूल व वनविभाग अधिसूचना क्रमांक MISC-11-2014-CR,77-A-2, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यानंतर यापुढे याला “सदरहू अधिसूचना” संबोधण्यात यावे.) अन्वये सार्वजनिक प्रयोजनार्थ जमीन संपादन करतांना सदरहू कायद्याच्या कलम ३ मधील पोट-कलम (झ,अ) नुसार जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा जास्त नसलेल्या जमिनीच्या बाबतीत त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी यांना या कायद्यांतर्गत जमीन संपादन करण्यास शासनाच्या वतीने समुचित शासन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

आणि ज्याअर्थी, या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना शासनाच्या वतीने समुचित शासन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याअर्थी, अनुसूची-एक मध्ये दर्शविलेल्या जमिनी (यापुढे त्याचा “उक्त भूमी” असा उल्लेख करण्यात येईल) अनुसूची-दोन मध्ये नमूद केलेल्या सार्वजनिक प्रयोजनाकरिता आवश्यक आहे किंवा आवश्यक असल्याचा संभव आहे (यापुढे ज्याचा “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा उल्लेख करण्यात येईल).

याबाबत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची समुचित शासन म्हणून खात्री झाल्यामुळे सदरहू कायद्याच्या कलम-११ च्या पोट-कलम (१) नुसार सार्वजनिक कामाच्या प्रयोजनासाठी जमीन संपादन करण्यात येत आहे, असे सूचित करणे आवश्यक आहे;

आणि ज्याअर्थी, सदरहू, भूमि संपादन कायद्यानुसार सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमी संपादित करतांना भूधारकास विस्थापित करण्याचे कारण सोबत जोडलेल्या अनुसूची-तिन मध्ये नमूद केलेला आहे;

आणि ज्याअर्थी, सदरहू, भूमि संपादन कायद्यानुसार सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमी संपादित करतांना सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश सोबत जोडलेल्या अनुसूची-चार मध्ये नमूद केलेला आहे;

आणि ज्याअर्थी, सदरहू, भूमि संपादन कायद्याचे कलम ४३, पोट-कलम (१) नुसार विस्थापितांचे पुनर्वसन व पुनर्स्थापनाकरीता सोबत जोडलेल्या अनुसूची पाच मध्ये प्रशासकाचे विवरण नमूद केलेले आहे. (प्रशासकाची नियुक्ती आवश्यक असल्यास, अनुसूची-पाच मध्ये माहिती देणे आवश्यक आहे);

त्याअर्थी, सदरहू कायद्याच्या कलम ११ चे पोट-कलम (४) नुसार अधिसूचना प्रसिध्द केल्याच्या दिनांकापासून सदरहू भूमी कायद्याचा प्रकरण ४ खाली कार्यवाही पूर्ण होईपर्यंत कोणताही व्यक्ती उक्त जमिनीच्या अथवा जमिनीच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा कोणताही व्यवहार करविणार नाही किंवा अशा जमिनीवर कोणताही बोजा निर्माण करणार नाही. परंतु जिल्हाधिकारी अशाप्रकारे अधिसूचित केलेल्या भूमीच्या मालकाने अर्ज केल्यावर लेखी नोंदवावयाच्या विशेष परिस्थितीमध्ये या पोट-कलमाच्या अंमलबजाणी मधून अशा भूमी मालकास सूट देऊ शकेल;

परंतु, आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने, या तरतुदीमध्ये जाणीवपूर्वक उल्लंघन केल्यामुळे तिला सोसाव्या लागलेल्या कोणत्याही नुकसानीची अथवा क्षतिची जिल्हाधिका-याद्वारे भरपाई देण्यात येणार नाही;

पुन्हा असे घोषित करण्यात येते की, सदरहू भूमी संपादन कायद्याचे कलम ११ च्या पोट-कलम (५) अन्वये जिल्हाधिकारी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापनाकरीता करतांना वाजवी भरपाई मिळण्याबाबत व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम २०१४ (यामुळे त्याचा “उक्त नियम” असा उल्लेख करण्यात येईल.) चे नियम १० उपनियम (३) अन्वये भूमी अभिलेख अद्ययावत करण्याचे काम हाती घेतील;

आणि म्हणून, त्याअर्थी, समुचीत शासन म्हणून जिल्हाधिकारी सदरहू कायद्याचे कलम ३, पोटकलम (ग) अन्वये उपविभागीय अधिकारी तथा संपादन अधिकारी, चिमूर यांना पदनिर्देशित करित आहे;

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०९-६५-२०१८-२०१९,

गाव टेकरी तुकुम, तालुका सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर

अनुक्रमांक	सर्व्हे नंबर/गट क्रमांक	७/१२ प्रमाणे एकूण क्षेत्र	संपादनाखाली क्षेत्र
			आराजी
(१)	(२)	(३)	(४)
		हे. आर	हे. आर
		सरकारी वन जमीन	
१	३०	६ ०२	० ६७७
२	३४	० १२	० १२०

अनुसूची-एक-चालू

(१)	(२)	(३) हे. आर	(४) हे. आर
३	५७	० ३१	० ३१०
४	६२	० ०४	० ०४०
५	७६	० ०२	० ०१५
६	७७	० ३४	० १७६
७	१५७	० २१	० ११२
८	१६८	० १०	० १००
९	१९३	४० ७०	२४ ६६६
१०	२२१	० ७०	० ६१९
११	२२२	० १५	० १५०
१२	२३०	० १४	० १४०
१३	२३४	० ६४	० ६४०
१४	२३७	० १०	० १००
१५	२३९	० ८१	० ८१०
१६	२४०	० ०५	० ०५०
१७	२४१	० ०४	० ०४०
१८	२४६	० ३२	० ३२०
१९	२४८	० ०८	० ०८०
२०	२५८	० ०२	० ०२०
२१	२६१	० ४५	० ४५०
२२	२९५	० ८०	० ०८७
२३	२९६	४ ९६	० १६४
२४	३०२	० ३७	० ०५०
	एकूण . .	५७ ४९	२९ ९५

सरकारी जमीन

१	३५	० १०	० ०६
२	५८	० २०	० २०
३	१०७	० ०६	० ०६
४	१६६	० १४	० १४
५	१६७	० ०६	० ०६
६	१७५	० ११	० ११
७	१७४	० १९	० १७
८	२३५	० ६५	० ६५
९	२३६	० २१	० २१
१०	२८३	० १५	० ०५
	एकूण . .	१ ८७	१ ७२

अनुसूची-एक-चालू

(१)	(२)	(३) हे. आर खाजगी जमीन	(४) हे. आर
१	३२	० ३६	० २७
२	३३	० ४०	० ४०
३	३६	० ८०	० ७४
४	४२	० ७०	० २५
५	१४८	० २७	० २७
६	४४	० ४५	० ०९
७	४५	० ४२	० ०४
८	१६४	० १६	० १६
९	४७	० ४०	० ३२
१०	४८	० ४१	० ४१
११	४९	१ ६४	० २९
१२	४६	० ८३	० १७
१३	५२	० ७८	० ७८
१४	१५१	० २९	० २९
१५	५३	० ५४	० ३०
१६	५६	० ३८	० ३८
१७	२१७	० ३६	० ३६
१८	६१	० ०८	० ०८
१९	१७०	० ४२	० २४
२०	६३	० ८२	० ८२
२१	१८८	० ३७	० ३७
२२	६४	० ८२	० ८२
२३	६५	० ८०	० ८०
२४	६७	० ९१	० ९१
२५	६८	० ४०	० ४०
२६	६९	० ८०	० ७२
२७	७२	० ६२	० ५१
२८	७३	० ३६	० २९
२९	७८	० ८१	० ६५
३०	७९	० ६०	० १६
३१	१०६	१ १२	१ १२
३२	१०२	० ६८	० १६
३३	१०४	० ४८	० १७
३४	१०५	० १२	० १२

अनुसूची-एक-चालू

(१)	(२)	(३) हे. आर	(४) हे. आर
३५	१५४	० ०८	० ०८
३६	१३७	१ २२	० ४८
३७	१३८	१ ११	१ ०६
३८	१४३	१ ५०	० ८४
३९	१४९	० २२	० २२
४०	१९२	० ७०	० ७०
४१	१४४/१	० ७६	० ७६
४२	१४४/३	० ७७	० ७७
४३	१४५	० ४२	० ४२
४४	१४६	० ४६	० ४६
४५	१८७	० ५९	० ५९
४६	१५०	० १८	० १८
४७	१५६	१ २०	१ १४
४८	१५२	० २०	० २०
४९	१५५	० ४८	० ४८
५०	१५८	० ६९	० ६९
५१	१५९	० ३४	० ३४
५२	१६०	० ८५	० ८५
५३	१६१/२	० ४०	० ४०
५४	१६२	० १०	० १०
५५	१६३	० १२	० १२
५६	१७६	० ६०	० ६०
५७	१६५	० १६	० १६
५८	१७८	० ७४	० ७४
५९	१७९	० ५८	० ५८
६०	१६९	० ४२	० २५
६१	२२३	० ३२	० ३२
६२	२२४	० ३२	० ३२
६३	२७२	० ८६	० ७१
६४	१८०	० ३२	० ३२
६५	१८१	० ४४	० ४४
६६	१८२	० ३६	० ३६
६७	१८४	० ६२	० ६२
६८	१८५	० ७८	० ७८
६९	१८९	० ३९	० ३९

अनुसूची-एक-चालू

(१)	(२)	(३) हे. आर	(४) हे. आर
७०	१९०	० ५०	० ५०
७१	१९१	० ६३	० ६३
७२	२२६	३ ६४	३ ६४
७३	२२७/१	० ८१	० ८१
७४	२२७/२	० ४०	० ४०
७५	२२८/२	० ४०	० ४०
७६	२२८/१	० ७०	० ७०
७७	२२९	१ १०	१ १०
७८	२३१/१	१ ३२	१ ३२
७९	२३१/२	० ४३	० ४३
८०	२३२	१ २०	१ २०
८१	२३३	१ १५	१ १५
८२	२३८	२ ३४	२ ३४
८३	२४२	१ ७९	१ ७९
८४	२४४	० ६५	० ६५
८५	२४५	० ४२	० ४२
८६	२४७	२ ४२	२ ४२
८७	२६२	० ९२	० ९२
८८	२४९	० ४०	० ४०
८९	२५०	० ३५	० ३५
९०	२५१	० ४०	० ४०
९१	२५२	० ४१	० ४१
९२	२५७	० ६८	० ५७
९३	२५९	० ९४	० ९४
९४	२६३	० ९४	० ६५
९५	२६०	० ४५	० ४५
९६	२८४	१ १५	० ५८
९७	२८५	० ०४	० ०४
९८	३०१	० ८५	० १४
९९	२८६	० ८४	० ४८
१००	२८८	० ४०	० ४०
१०१	२८९	० ३०	० ३०
१०२	२९३	० ३०	० ३०
१०३	२९४	० ३६	० ३६
१०४	२९८	१ ८८	१ १२
१०५	२९९	० ३०	० ०२
१०६	३००	० ३२	० ०४
	एकूण . .	७० ५४	६० १०

अनुसूची-दोन**सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण**

प्रकल्पाचे नाव : आसोलामेंढा प्रकल्प.

प्रकल्पाच्या कामाचा तपशील : आसोलामेंढा तलावाची उंची वाढवून सिंचन निर्मिती करणे.

सामाजिक फायदे : आसोलामेंढा प्रकल्पांतर्गत धरणाची उंची २.७० मी. ने वाढवून ५४८७९ हे. आर क्षेत्र सिंचन निर्मिती करून मुल, सावली व पोभूर्णा तालुक्यास खरीप व रब्बी हंगामाकरीता सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे.

अनुसूची-तीन**बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे**

विस्थापित होत नाही.

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या यंत्रणेने दिल्याप्रमाणे) :—भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याबाबत व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १०(क) अन्वये महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना दि. १३ मार्च २०१५ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अनुसूची-पाच**नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील**

(अ) प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या अधिका-याचे पदनाम :—निरंक.

(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता :—निरंक.

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील :—निरंक.

टीप : उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, चिमूर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १०००.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याबाबत व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.—

क्रमांक.भूसं-अका-प्रस्तु-१-५२-२०१८—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याबाबत व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ मधील पोट-कलम (३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाने महसूल व वनविभाग अधिसूचना क्रमांक MISC-11-2014-CR,77-A-2, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यानंतर यापुढे याला “सदरहू अधिसूचना” संबोधण्यात यावे.) अन्वये सार्वजनिक प्रयोजनार्थ जमीन संपादन करतांना सदरहू कायद्याचा कलम ३ मधील पोट-कलम (झ,अ) नुसार जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा जास्त नसलेल्या जमिनीच्या बाबतीत त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी यांना या कायद्यांतर्गत जमीन संपादन करण्यास शासनाच्या वतीने समुचित शासन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

आणि ज्याअर्थी, या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना शासनाच्या वतीने समुचित शासन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याअर्थी, अनुसूची एक मध्ये दर्शविलेल्या जमिनी (यापुढे त्याचा “उक्त भूमी” असा उल्लेख करण्यात येईल) अनुसूची-दोन मध्ये नमुद केलेल्या सार्वजनिक प्रयोजनाकरिता आवश्यक आहे किंवा आवश्यक असल्याचा संभव आहे (यापुढे ज्याचा उक्त “सार्वजनिक प्रयोजन” असा उल्लेख करण्यात येईल).

याबाबत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची समुचित शासन म्हणून खात्री झाल्यामुळे सदरहू कायद्याच्या कलम-११ च्या पोटकलम (१) नुसार सार्वजनिक कामाचा प्रयोजनासाठी जमीन संपादन करण्यात येत आहे, असे सूचित करणे आवश्यक आहे;

आणि ज्याअर्थी, सदरहू, भूमि संपादन कायद्यानुसार सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमी संपादित करतांना भूधारकास विस्थापित करण्याचे कारण सोबत जोडलेल्या अनुसूची-तीन मध्ये नमूद केलेला आहे;

आणि ज्याअर्थी, सदरहू, भूमि संपादन कायद्यानुसार सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमी संपादित करतांना सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश सोबत जोडलेल्या अनुसूची-चार मध्ये नमूद केलेला आहे;

आणि ज्याअर्थी, सदरहू, भूमि संपादन कायद्याचे कलम ४३, पोट-कलम (१) नुसार विस्थापितांचे पुनर्वसन व पुनर्स्थापनाकरीता सोबत जोडलेल्या अनुसूची-पाच मध्ये प्रशासकाचे विवरण नमूद केलेले आहे. (प्रशासकाची नियुक्ती आवश्यक असल्यास, अनुसूची-पाच मध्ये माहिती देणे आवश्यक आहे);

त्याअर्थी, सदरहू कायद्याच्या कलम ११ चे पोट-कलम (४) नुसार अधिसूचना प्रसिध्द केल्याच्या दिनांकापासून सदरहू भूमी कायद्याच्या प्रकरण ४ खाली कार्यवाही पूर्ण होईपर्यंत कोणताही व्यक्ती उक्त जमिनीच्या अथवा जमिनीच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा कोणताही व्यवहार करविणार नाही किंवा अशा जमिनीवर कोणताही बोजा निर्माण करणार नाही. परंतु जिल्हाधिकारी, अशाप्रकारे अधिसूचित केलेल्या भूमीच्या मालकाने अर्ज केल्यावर लेखी नोंदवावयाच्या विशेष परिस्थितीमध्ये या पोट-कलमाच्या अंमलबजाणी मधून अशा भूमी मालकास सूट देऊ शकेल;

परंतु, आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने, या तरतुदीमध्ये जाणीवपूर्वक उल्लंघन केल्यामुळे तिला सोसाव्या लागलेल्या कोणत्याही नुकसानीची अथवा क्षतिची जिल्हाधिका-याद्वारे भरपाई देण्यात येणार नाही;

पुन्हा असे घोषित करण्यात येते की, सदरहू भूमी संपादन करण्याचे कलम ११ च्या पोट-कलम (५) अन्वये जिल्हाधिकारी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याबाबत व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यापुढे त्याचा “ उक्त नियम ” असा उल्लेख करण्यात येईल.) चे नियम १० उपनियम (३) अन्वये भूमी अभिलेख अद्यावत करण्याचे काम हाती घेतील;

आणि म्हणून, त्याअर्थी, समुचीत शासन म्हणून जिल्हाधिकारी सदरहू कायद्याचे कलम ३, पोट-कलम (ग) अन्वये उपविभागीय अधिकारी तथा संपादन अधिकारी, चिमूर यांना पदनिर्देशित करित आहे;

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ३७-६५-२०१८-२०१९,

गाव :-सरडपार (रिठ), तालुका सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर

अनुक्रमांक	सर्व्हे नंबर/गट क्रमांक	७/१२ प्रमाणे एकूण क्षेत्र	संपादनाखाली क्षेत्र, आराजी
(१)	(२)	(३) हे. आर	(४) हे. आर
१	१	२ ९९	२ ९९
२	३	० ६५	० ६५
३	४	० ६७	० ६७
४	५	० ६७	० ६७
५	८	० ४९	० ४९
६	९/१	१ ६९	१ ६९
७	९/२	० ६०	० ६०
८	९/५	१ ६९	१ ६९
९	९/६	० ७०	० ७०
१०	९/७	० ६८	० ६८
	१०	० ३२	० ३२
११	१२	० १६	० १६
१२	१३	० ८८	० ८८
	एकूण . .	१२ १९	१२ १९

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : आसोलामेंढा प्रकल्प.

प्रकल्पाच्या कामाचा तपशील : आसोलामेंढा तलावाची उंची वाढवून सिंचन निर्मिती करणे.

सामाजिक फायदे : आसोलामेंढा प्रकल्पाअंतर्गत धरणाची उंची २.७० मी. ने वाढवून ५४८७९ हे. आर क्षेत्र सिंचन निर्मिती करून मुल, सावली व पोभूर्णा तालुक्यास खरीप व रब्बी हंगामाकरीता सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

विस्थापित होत नाही.

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या यंत्रणेने दिल्याप्रमाणे) :—भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याबाबत व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १०(क) अन्वये महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना दि. १३ मार्च २०१५ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या अधिका-याचे पदनाम :—निरंक.

(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता :—निरंक.

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील :—निरंक.

टीप : उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, चिमूर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

चिमूर :

दिनांक २६ ऑक्टोबर २०१८.

भैय्यासाहेब रा. बेहेरे,

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी,

चिमूर.

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १००१.

अनुसूची—चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन
अधिनियम, २००५.—

शुद्धीपत्र

क्रमांक २५३२-प्रशा ३-पावासं-अधि-३-डोंगरगाव-२०१८.—

या कार्यालयातील अधिसूचना जी-डोंगरगाव मध्यम प्रकल्प तहसील राजुरा, जिल्हा चंद्रपूर अंतर्गत पाणी वापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करणेसंबंधी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणीमध्ये अनुक्रमे दिनांक २१ ऑक्टोबर २०१० (पाणी वापर संस्था क्रमांक १ ते ५) पृष्ठ १६३५ ते १६६९ अनुक्रमांक १०८४ व १०८५, दिनांक ८ जून २०१७ (पाणी वापर संस्था क्रमांक ६-९) पृष्ठ १ ते २९, अनुक्रमांक ५४६ ते ५५३ वर प्रसिद्ध झालेल्या आहेत.

सदर प्रसिद्धी झालेल्या अधिसूचनांना पुढील अनुसूचीप्रमाणे दुरुस्ती वाचावी.—

अनुसूची

प्रकल्पाचे नाव : डोंगरगांव मध्यम प्रकल्प, ता. राजुरा, जि. चंद्रपूर
पाणी वापर संस्थेचे नांव व पत्ता : संस्था क्रमांक १, ता. राजुरा,
जिल्हा चंद्रपूर.

वित्तिका/लघु ऑफटेक गावनिहाय सर्व्हे क्रमांक निहाय
कालवा/ (कुलाबा क्र.) पाणी वापर संस्थेचे

सर्व्हे नंबर सि.सि.ए. आय.सी.ए.

(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर
			चिंचाळा	

चिंचाळा	डावा १ @ ९०	९९	० ५०	० ४९
लघुकालवा		१००	० ४०	० ४०
ऑफटेकींग		१०१	० ११	० ११
@ मुख्य कालवा		१०२	० ३०	० ३०
सा. क्र. ६६० मी.		१०३	० १५	० १५
		१०४	० ०७	० ०७
		१०५	० ०७	० ०७
		१०६	० ०६	० ०६
		९८	१ ८१	१ ७९
		८६	२ ४५	२ ४२
		८७	१ ११	१ १०
		एकूण	७ ०३	६ ९६

(२)	(३)	(४)	(५)
		हे. आर	हे. आर
उजवा १ @ ३०० मी.	७६ ७७ ७५ ८५	१ ६२ ३ २४ ० ८६ २ १४	१ ६० ३ २१ ० ८५ २ १२
	एकूण	७ ८६	७ ७८
उजवा २ @ ४५० मी.	६७ ७५	३ ३५ ० ८५	३ ३२ ० ८४
	एकूण	४ २०	४ १६
डावा २ @ २४० मी.	७४ ७३ ७१ ८६ ८५	१ ९४ २ ४७ १ ४७ ० ९० ० ४२	१ ९२ २ ४४ १ ४६ ० ९० ० ४१
	एकूण	७ २०	७ १३
डावा ३ @ ४५० मी.	४ ६९ ६८ ७१ ७४ ७०	२ ०६ १ ३८ ० ६५ १ ३५ ० ३५ ० ९०	२ ०४ १ ३७ ० ६४ १ ३४ ० ३५ ० ८८
	एकूण	६ ६९	६ ६२
उजवा अति. @ ६४० मी.	६८ ६७ ६३ ६४ ६६ ६५	२ ३५ ३ ५५ १ ४२ २ ६० २ ९५ १ ५०	२ ३३ ३ ५१ १ ४१ २ ५७ २ ९२ १ ४८
	एकूण	१४ ३७	१४ २२
डावा ४ @ ८४० मी.	५ ६ ६२ ४	१ ७८ ० ९१ २ ४७ २ ०६	१ ७६ ० ९० २ ४५ २ ०४
	एकूण	७ २२	७ १५

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
	डावा ५ @	६१	० ४३	० ४३		डावा ८ @	३०	२ ८०	२ ७८
	९७० मी.	८	२ ०१	१ ९९		१९१० मी.	२९	० ९६	० ९५
		७	१ ६७	१ ६५			२८	१ १५	१ १४
		६२	० २५	० २५			२६	१ २१	१ २०
	एकूण . .		४ ३६	४ ३२			२७	० ८५	० ८३
	उजवा ३ @	१४	१ १२	१ ११		डावा ९ @	३९	१ ०९	१ ०८
	१३८० मी.	१३	२ ९१	२ ८८		२२५० मी.	३७	१ ५८	१ ५६
		९	० ६५	० ६४			२६	१ २१	१ २०
		११	१ ७५	१ ७३			३६	० ८९	० ८८
		६०	० ६५	० ६५			३५	१ ६३	१ ६०
	एकूण . .		७ ०८	७ ०१			३२	० ५६	० ५५
	डावा ६ @	१०	२ १५	२ १३			३१	४ १२	४ १०
	१३८० मी.	९	१ ८८	१ ८६		एकूण . .		११ ०८	१० ९७
		१९	२ ०५	२ ०३		डावा १० @	४०	१ ६५	१ ६०
		१२	३ ९८	३ ९४		२६४० मी.	४१	६ ९८	६ ९२
	एकूण . .		१० ०६	९ ९६			४२	१ १७	१ १६
	डावा ७	१७	१ ८५	१ ८३			३८	४ २७	४ २५
	१७३० मी.	१८	३ ४४	३ ४०			३९	० ७२	० ७१
		२०	३ ३४	३ ३१		एकूण . .		१४ ७९	१४ ६४
		२१	२ ८१	२ ७९		उजवा ६ @	४३	३ ४६	३ ४४
		२२	० ९२	० ९०		२२५० मी.	४२	१ ७५	१ ७३
	एकूण . .		१२ ३६	१२ २३			३४	२ ६५	२ ६३
	उजवा ४ @	१५	३ ३३	३ ३१			३३	१ ३४	१ ३२
	१५९० मी.	१६	२ २०	२ १७			३२	१ ९०	१ ८७
		५३	१ ७४	१ ७२		एकूण . .		११ १०	१० ९९
		२३	१ ७१	१ ६९		डावा ११ @	३२१	३ ६५	३ ६०
		२२	२ ००	१ ९८		२७९० मी.	३२२	२ ६६	२ ६५
	एकूण . .		१० ९८	१० ८७			३२३	२ ४७	२ ४४
	उजवा ५ @	३२	० ८०	० ७९		एकूण . .		८ ७८	८ ६९
	१८७० मी.	२५	३ २५	३ २२		विरुद्ध			
		२६	० ६१	० ६०		डावा ११ @	३२१	३ ६५	३ ६०
		२४	२ २३	२ २१		२७९० मी.	३२२	२ ६६	२ ६५
		२७	१ ५२	१ ५०			३२३	२ ४७	२ ४४
	एकूण . .		८ ४१	८ ३२		एकूण . .		८ ७८	८ ६९

अनुसूची-चालू					अनुसूची-चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
	उजवा ७ @	२८०	० ७४	० ७३	चिंचाळा उप	उजवा १ @	५८	३ १०	३ ०७
	२७९० मी.	३१६	२ २५	२ २२	लघुकालवा	१० मी.	५९	१ २५	१ २४
		३१९	१ २४	१ २२	क्र. १		६४	० ७०	० ७२
		३२०	२ १८	२ १६	(ऑफटेकींग @		६३	० ९५	० ९१
		२७९	० ५४	० ५५	चिंचाळा लघुकालवा				
		३१८	२ ९५	२ ९२	सा.क्र. १०१० मी.				
		३२१	० ३२	० ३२					
	एकूण . .	१० २२	१० १२				एकूण . .	६ ००	५ ९४
	डावा १२ @	३३७	१ ७६	१ ७४	डावा १ @	१४	१ १२	१ ०२	
	३०३० मी.	३१२	२ १०	२ ०९	१० मी.	४७	० ९९	० ९८	
		३१३	० २७	० २७		४८	० १५	० १४	
		३२८	१ ९९	१ ९६		९	० ७९	० ७८	
	एकूण . .	६ १२	६ ०६			५३	१ ८५	१ ८५	
	उजवा ८ @	३१४	३ १२	३ ०९		५२	० ४०	० ३८	
	३०३० मी.	३१५	१ ४५	१ ४३		६१	१ २०	१ १५	
		३१३	२ ४८	२ ४५		५४	० ७५	० ७३	
		३२०	० २०	० २०		५५	० ७०	० ६९	
		३२४	० ४९	० ४९		५६	० २४	० २४	
		२९४	० ६९	० ६८		६०	३ ५०	३ ४३	
	एकूण . .	८ ४३	८ ३४			५९	० ४०	० ४०	
	उजवा ९ @	३१०	३ २०	३ १८	उजवा २ @	५१	० ९५	० ९५	
	३४४० मी.	३३६	१ १७	१ १६	१३५ मी.	५२	० ७५	० ७१	
		३११	१ ५४	१ ५२		५७	२ ४३	२ ४०	
		३१२	१ २०	१ १८		५८	२ ६५	२ ६५	
	एकूण . .	७ ११	७ ०४			५९	० ७०	० ७०	
	पूच्छ @	३५३	१ ०३	१ ०२	उजवा ३ @	५१	४ २६	४ २२	
	३७४० मी.	३६०	० ९८	० ९७	६९० मी.	५२	३ ५९	३ ५५	
		३०९	३ २४	३ १९		४९	० ६१	० ६०	
		३३८	२ ७९	२ ७६	एकूण . .	८ ४६	८ ३७		
	एकूण . .	८ ०४	७ ९४						
	एकंदर . .	४८ ७०	४८ १९		उजवा ४ @	४६	१ ४१	१ ४०	
					७३० मी.	४९	५ ५१	५ ४५	
	एकंदर . .	२०० ४६	१९८ ४२			४८	१ ४४	१ ४२	
					एकूण . .	८ ३६	८ २७		

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
								विरुर	
	डावा २ @	४४	१ ८६	१ ८५		डावा २ @	३३३	३ ०५	३ ०२
	१२६० मी.	४५	२ ९४	२ ९१		३९० मी.	३३६	० ८५	० ८४
		४६	३ १५	३ ०९			३२८	० ८०	० ८०
		एकूण . .	७ ९३	७ ८५			३३२	३ ६०	३ ५६
	उजवा ५ @	५०	६ ४५	६ ४०			एकूण . .	८ ३०	८ २२
	१०१० मी.	४६	२ ४०	२ ३६					
		४५	० ७८	० ७७					
		एकूण . .	९ ६३	९ ५३		डावा ३ @	३४२	१ ११	१ १०
						७५० मी.	३४३	३ ०२	२ ९९
							३३४	३ ३०	३ २७
		४४	१ ६०	१ ६०			३३५	१ ७४	१ ७२
			विरुर				एकूण . .	९ १७	९ ०८
	पूच्छ @	२९६	१ ४२	१ ४०					
	१४१० मी.	२९२	० ८५	० ८३		उजवा २ @	३४९	० ६३	० ६२
		२९३	१ ५०	१ ४८		७५० मी.	३४१	१ ०२	१ ०१
		२८२	२ ७४	२ ७२			३४२	० २१	० २१
		एकूण . .	६ ५१	६ ४३			३४०	१ ६३	१ ६१
							३३९	१ ६३	१ ६१
		एकंदर . .	७२ ७२	७१ ८०			३३५	० ४२	० ४२
चिंचाळा उप	उजवा १ @	३३७	२ ९५	२ ९३			एकूण . .	५ ५४	५ ४८
लघुकालवा	१० मी.	३३६	१ ९६	१ ९४					
क्र. २		३१२	१ ८०	१ ७८		डावा ४ @	३४५	१ ९४	१ ९२
ऑफटेकींग @		३२९	१ ४४	१ ४२		१११० मी.	३४६	२ २१	२ १९
चिंचाळा लघुकालवा		३३०	० ९०	० ८९			३४४	३ ८२	३ ७८
सा.क्र. ३०७५ मी.		३२६	० ६४	० ६४			३४२	० ८९	० ८८
		३२७	० १९	० १८					
		एकूण . .	९ ८८	९ ७८			एकूण . .	८ ८६	८ ७७
	डावा १ @	३२७	० ७८	० ७६		उजवा ३ @	३५३	२ १८	२ १५
	१० मी.	३२७	१ ०२	१ ०१		१११० मी.	३४८	० ०४	० ०४
		३२५	२ ४०	२ ३८			३४९	२ ५६	२ ५३
		३३०	० ५९	० ५८			३५१	० ०३	० ०३
		३२९	० ३८	० ३६			३४१	१ ०२	१ ०२
		३२४	२ १२	२ १०			३४७	२ ९६	२ ९३
		३३१	२ ५१	२ ४९					
		३३२	३ ८७	३ ८५			एकूण . .	८ ७९	८ ७०
		एकूण . .	१३ ६७	१३ ५३					

अनुसूची-चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर
	उजवा ४ @	३६५	२ ८५	२ ८२
	१३९५ मी.	३६७	२ ५६	२ ५३
		३६३	१ ९७	१ ९५
		३५४	० ७५	० ७५
		३५०	० १९	० १९
	एकूण . .	८ ३२	८ २४	
	उजवा ५ @	३६५	२ ८२	२ ७९
	१७३० मी.	३६६	२ २८	२ २६
	एकूण . .	५ १०	५ ०५	
	पूच्छ @	३७६	३ ६२	३ ५८
	१७४० मी.	३७५	३ ५४	३ ५०
		३७४	२ ०३	२ ००
	एकूण . .	९ १९	९ ०८	
	एकंदर . .	८६ ८२	८५ ९३	
			चिंचाळा	
मुख्य कालवा	डावा १ @	९८/१	१ ७१	१ ६९
	५३० मी.	९८/२	२ १०	२ ०८
		१०६	२ १०	२ ०८
		१०९	० ३५	० ३५
		११०	० ६१	० ६०
		११३	० १४	० १४
		११७	३ २०	३ १७
		११५/२	१ ६०	१ ५८
		११४	१ ५०	१ ४८
		११५/१	२ ४०	२ ३८
		९१	५ ९०	५ ८३

अनुसूची-चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर
		९२	० ९०	० ८९
		९३	० ४०	० ४०
		९४	० ९०	० ८९
		९५	३ ४०	३ ३७
	एकूण . .	२७ २१	२६ ९३	
	डावा २ @	७७	३ ३०	३ २६
	८४० मी.	७६	३ ४०	३ ३७
	एकूण . .	६ ७०	६ ६३	
	उजवा १ @	७८	५ २०	५ १५
	८४० मी.	७९/२	२ १३	२ ११
	एकूण . .	७ ३३	७ २६	
			४१ २४	४० ८२
	पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .		४०१ २४	३९६ ९७

गावनिहाय गोषवारा

डोंगरगाव मध्यम प्रकल्प, ता. राजुरा, जि. चंद्रपूर

पाणी वापर संस्था क्र. १					
अ.क्र.	गावाचे नाव	खसरा एकूण संख्या	सि.सि.ए. 	आय.सी.ए. 	शेरा
(१)	(२)	(३)	(४) हे. आर	(५) हे. आर	(६)
१	चिंचाळा	८४	१९३ ००	१९१ ०५	चिंचाळा लघु- कालवा चिंचाळा उपलघुकालवा क्र. १ व २
२	विरुर (रेल्वे)	८२	२०८ २४	२०५ ९२	आणि मुख्य कालवा स.कु. क्र. १ व २ उजवा १
पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .		१६६	४०१ २४	३९६ ९७	

अनुसूची					अनुसूची-चालू				
प्रकल्पाचे नाव : डोंगरगांव मध्यम प्रकल्प, ता. राजुरा, जि. चंद्रपूर					(१)	(२)	(३)	(४)	(५)
पाणी वापर संस्थेचे नांव व पत्ता : संस्था क्रमांक २, ता. राजुरा, जिल्हा चंद्रपूर.								हे. आर	हे. आर
						पूच्छ @ ६३० मी.	१०४	७ १०	७ ०२
वितरिका/लघु कालवा	ऑफटेक (कुलाबा क्र.)	गावनिहाय सर्व्हे क्रमांक निहाय पाणी वापर संस्थेचे					एकंदर	४० ०१	३९ ६०
(१)	(२)	सर्व्हे नंबर	सि.सि.ए. आय.सी.ए.	(५)	विरुर	डावा १ @	११०	१ १४	१ १३
		(३)	(४)	(५)	लघुकालवा	२१० मी	११२	३ ६०	३ ५६
			हे. आर	हे. आर	क्र.२ ऑफटेकींग	@ मुख्य कालवा	१०९	० ६७	० ६६
			डोंगरगाव		सा. क्र. २८९५ मी.				
विरुर	डावा १ @	१०३	० २४	० २२					
लघुकालवा क्र. १	६० मी.	१००	१ ७०	१ ६८					
ऑफटेकींग		१०१	२ ९२	२ ९०			एकूण	५ ४१	५ ३५
@ मुख्य कालवा		१०२	१ १०	१ ०८					
सा. क्र. २१५५ मी.		९६	५ ५५	५ ५२		डावा २ @	१०५	२ १३	२ १०
		९७	१ ०२	१ ००		४२० मी.	११०	१ ०८	१ ०७
							१०९	१ ०१	१ ००
							११२	५ ३९	५ ३४
		एकूण	१२ ५३	१२ ४०					
							एकूण	९ ६१	९ ५१
उजवा १ @		११२	१ २६	१ २५					
१०० मी.		९९	२ १२	२ ११					
		९८	० ६७	० ६६					
		१००	० ४८	० ४७		डावा ३ @	२५६	१ ०७	१ ०६
		९७	० ७२	० ७१		८१० मी.	२५९	४ ३५	४ ३१
							२५८	१ ६६	१ ६४
							२६३	१ ४३	१ ४२
		एकूण	५ २५	५ २०			२६२	१ ७३	१ ७१
							२६०	१ ५६	१ ५४
डावा २ @		१००	२ १३	२ ११			२६१	१ ७४	१ ७२
१०० मी.		१०२	२ ३५	२ ३३			२५५	१ ३९	१ ३८
		१०३	१ ६५	१ ६३					
							एकूण	१४ ९३	१४ ७८
		एकूण	६ १३	६ ०७					
उजवा २ @		१०३	२ ९४	२ ९२		डावा ४ @	२६६	१ ९३	१ ९२
३३० मी.		१०२	२ ४०	२ ३८		१३०० मी.	२६७	० ८७	० ८६
		९९	१ ३२	१ ३०			२६३	१ ६७	१ ६५
		११२	२ ३४	२ ३१			२६५	२ ०१	१ ९९
							२६४	१ ५९	१ ५७
		एकूण	९ ००	८ ९१			एकूण	८ ०७	७ ९९

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
	डावा ५ @	२७५	१ ३८	१ ३७		उजवा ४ @	२७२	३ ०२	२ ९९
	१४५० मी.	२७४	१ १४	१ १३		१५९० मी.	२७४	० ७६	० ७५
		२६८	२ ०६	२ ०४			२८६	४ ७१	४ ६७
		२६५	१ ७७	१ ७५			२६९	० ६६	० ६५
	एकूण . .		६ ३५	६ २९		एकूण . .		९ १५	९ ०६
	उजवा १ @	२५३	१ ८१	१ ७९		डावा ६ @	२९६	१ ४३	१ ४२
	४२० मी.	२५४	१ ३७	१ ३६		१९८० मी.	२९५	० ४८	० ४८
		२५२	२ ५७	२ ५४			२९१	३ ०७	३ ०४
							२८३	२ ५३	२ ५०
							२८४	२ ३७	२ ३५
	डोंगरगाव						२९२	० ८५	० ८४
	१०६		० ३२	० ३२			२८२	२ ७४	२ ७१
	१०७		० ३८	० ३७			२८१	० ३५	० ३४
	एकूण . .		६ ४५	६ ३८		एकूण . .		१३ ८२	१३ ६८
	उजवा २ @	२५८	१ ८७	१ ८५		उजवा ५ @	२९८	३ १३	३ १०
	८१० मी.	२५६	१ ०५	१ ०५		१९८० मी.	२९९	० ०९	० ०९
		२५७	६ ५६	६ ४९			२९०	१ ९०	१ ८८
		२५४	२ ०४	२ ०२			२८९	२ ७९	२ ७६
		२५५	० ७०	० ६९			२८८	३ १८	३ १५
							२१५	० ५७	० ५६
	एकूण . .		१२ २२	१२ १०		एकूण . .		११ ६६	११ ५४
	उजवा ३ @	२७२	२ ०१	१ ९९		डावा ७ @	३५३	४ ३९	४ ३४
	१३०० मी.	२७१	१ ७५	१ ७३		२८६० मी.	३०९	३ १५	३ १२
		२७०	१ ८०	१ ७९			३०७	२ ०८	२ ०६
		२६९	४ ४९	४ ४४			३००	० ७८	० ७७
							३०५	० ८९	० ८८
							३०१	० २२	० २२
							३१०	३ १५	३ १२
	एकूण . .		१० ०५	९ ९५		एकूण . .		१४ ६६	१४ ५१

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
	डावा ८ @	३५४	३ ०१	२ ९८				जोंगरगाव	
	३००० मी.	३६३	१ ९८	१ ९७	मुख्य कालवा	डावा ३ @	९६/१	३ २४	३ २१
		३६२	० ९७	० ९५		१८७० मी.	८३	१ १५	१ १४
		३६०	० ५७	० ५७			९५/१	२ ६०	२ ५७
		३५५	१ ०३	१ ०२			९५/२	२ २०	२ १८
		३५९	० ७२	० ७१			९६/२	३ ८२	३ ७८
							९७	३ ००	२ ९७
							९७	१ ००	० ९९
	एकूण . .	८ २८	८ २०						
	डावा ९ @	३७७	० ७२	० ७१			एकूण . .	१७ ०१	१६ ८४
	३५०० मी.	३७६	३ ६४	३ ६०					
		३६५	५ ६४	५ ५९		डावा ४ @	११२	१ ६५	१ ६४
						२४२० मी.	११२	१ ६५	१ ६३
	एकूण . .	१० ००	९ ९०				एकूण . .	३ ३०	३ २७
	उजवा ६ @	३८०	० ३२	० ३२					
	३७०० मी.	३८१	१ ६८	१ ६६		डावा ५ @	११२	१ ६५	१ ६५
		३८२	३ ९९	३ ९५		३२०५ मी.	११२	१ ६५	१ ६३
		३७८	२ ८५	२ ८२			११२	१ ६५	१ ६३
							११२	१ ६५	१ ६३
							११२	१ ६५	१ ६३
	एकूण . .	८ ८४	८ ७५						
							एकूण . .	८ २५	८ १७
	उजवा ७ @	३८७	३ ३३	३ ३०					
	३९५० मी.	३८६	३ २७	३ २४		सरळ उपसा	११२	१ ६५	१ ६३
		३८५	१ ४२	१ ४१			६	१ ६५	१ ६३
		३८४	३ ३८	३ ३५			७१	१ ५८	१ ५६
		४२२	१ १०	१ ०९			७२	१ ८२	१ ८०
							४४/१	२ २८	२ २७
	एकूण . .	१२ ५०	१२ ३९				८५	३ ५५	३ ५१
							९५/१	२ ८१	२ ७८
							९४	४ ३०	४ २६
							८६	२ ४८	२ ४५
							९३/१	३ २१	३ १८
							९३/२	२ ०८	२ ०६
							एकूण . .	२७ ४१	२७ १३
							एकंदर	५५ ९७	५५ ४१
	एकंदर . .	१७२ ४८	१७० ७२			पाणी संस्थेचे एकूण क्षेत्र . .	२६८ ४६	२६५ ७३	

गावनिहाय गोषवारा						अनुसूची—चालू				
डोंगरगाव मध्यम प्रकल्प, ता. राजूरा, जि. चंद्रपूर						(१)	(२)	(३)	(४)	(५)
पाणी वापर संस्था क्र. २									हे. आर	हे. आर
अ.क्र.	गावाचे नाव	खसरा	सि.सि.ए.	आय.सी.ए.	शेरा			२०	१ ७५	१ ७२
एकूण								२१	१ ८१	१ ७९
संख्या										
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)			एकूण	. . ११ ३९	११ २७
हे. आर हे. आर										
१	डोंगरगाव	३०	११७ ४५	११६ २५	विरुर लघु- कालवा क्र. १ व २	डावा ५ @ ८१५ मी.	११	२ १२	२ १०	
२	विरुर (रेल्वे)	६९	१५१ ०१	१४९ ४८	आणि मुख्य कालवा स.कु. क्र. ३, ४ व ५		१०	२ ०४	२ ०२	
							८	१ ५१	१ ५०	
							६	२ ४७	२ ४४	
							७	१ ८२	१ ८०	
पाणी वापर संस्थेचे										
एकूण क्षेत्र . .								एकूण	. . ९ ९६	९ ८६
अनुसूची										
प्रकल्पाचे नाव :डोंगरगांव मध्यम प्रकल्प, ता. राजूरा, जि. चंद्रपूर						डावा ६ @	२५	२ २०	२ १८	
पाणी वापर संस्थेचे नांव व पत्ता : संस्था क्रमांक ३, ता. राजुरा, जिल्हा चंद्रपूर.						१३२० मी.	१९	२ ००	२ ००	
वितरिका/लघु ऑफटेक गावनिहाय सर्व्हे क्रमांक निहाय							८	१ ५०	१ ४८	
कालवा/ (कुलाबा क्र.) पाणी वापर संस्थेचे							२१	२ ५७	२ ५४	
							२०	१ ६३	१ ६०	
सर्व्हे नंबर सि.सि.ए. आय.सी.ए.										
(१)	(२)	(३)	(४)	(५)				एकूण	. . ९ ९०	९ ८०
हे. आर हे. आर										
डोंगरगाव						डावा २ @	३०	१ ८९	१ ८७	
डोंगरगाव	डावा १ @ १८० मी.	६	५ ७०	५ ६४		१६३५ मी.	३१	२ ६६	२ ६३	
लघुकालवा क्र.१	डावा २ @ ३८० मी.	६	७ ३६	७ २८			३३	० ४५	० ४४	
ऑफटेकींग	डावा ३ @ ५७० मी.	६	६ १७	६ ११			३४	१ ८२	१ ८०	
@ मुख्य कालवा	डावा ४ @ ७२० मी.	७	१० ३६	१० २५			१८	० ६६	० ६५	
सा. क्र. ३८८५ मी.		६	० २४	० २४			२७	३ ०२	२ ९९	
एकूण . . १० ६०							२८	२ ५२	२ ५०	
							२९	२ १८	२ १६	
							१८	० ४४	० ४४	
उजवा १ @										
८१५ मी.										
									</	

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
डावा ७ @	१८	२ १९	२ १७		डोंगरगाव	उजवा १ @	२	० ९८	० ९७
१६३५ मी.	९	४ ५६	४ ५१		लघुकालवा क्र.२ ३० मी.		६	३ ०१	२ ९८
		एकूण . . ६ ७५	६ ६८		ऑफटेकींग		७	५ ९०	५ ८४
					@ मुख्य कालवा				
					सा. क्र. ४६८० मी .				
डावा ८ @	१५	९ ००	८ ९१						
१६५० मी.	१६	४ ७०	४ ६५				एकूण . . ९ ८९	९ ७९	
	१७	७ ५०	७ ४२						
	१८	१ ९५	१ ९३		डावा १ @	३	१ ६३	१ ६२	
		एकूण . . २३ १५	२२ ९१		७५ मी.	४	२ ६५	२ ६२	
						३	३ ९९	३ ९५	
						६	४ ०३	३ ९८	
डावा ९ @	३६	३ १६	३ १३						
१६६५ मी.	३५	४ २८	४ २४				एकूण . . १२ ३०	१२ १७	
	३४	२ २१	२ १८						
	१७	७ ९८	७ ९०		डावा २ @	४	२ २५	२ २३	
		एकूण . . १७ ६३	१७ ४५		६०० मी.	५	४ ०३	३ ९९	
						६	४ ०१	३ ९७	
डावा १० @	३५	४ १२	४ ०८			९	३ ५०	३ ४६	
२१३० मी.	३६	३ ०९	३ ०६						
	३७	२ ११	२ ०९				एकूण . . १३ ७९	१३ ६५	
	३२	३ ७६	३ ७२						
	३८	१ ८५	१ ८३		डावा ३ @	१२	२ ०२	२ ००	
		एकूण . . १४ ९३	१४ ७८		७२० मी.	११	१ ९५	१ ९३	
						८	२ ६४	२ ६१	
पुच्छ @	३९	३ ७०	३ ६६						
२६७० मी.	३८	० ८०	० ८०				एकूण . . ६ ६१	६ ५४	
	३७	२ १२	२ १०						
	४०	४ २५	४ २१		उजवा २ @	१२	४ ३३	४ २९	
	३२	३ ९५	३ ९१		७२० मी.	१३	३ ०५	३ ०१	
		एकूण . . १४ ८२	१४ ६८			१४	१ ९५	१ ९३	
		एकंदर . . १५४ ००	१५२ ४३				एकूण . . ९ ३३	९ २३	

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
डावा ४ @	१२	२ ३८	२ ३६		मुख्य कालवा	उजवा २ @	६ पैकी	१ ९५	१ ९३
९३० मी.	११	१ ८५	१ ८३			३९१० मी.	६ पैकी	० ८०	० ७९
	१०	१ ५०	१ ४८				६ पैकी	० ७५	१ ७३
	१६	३ ६२	३ ५८				६ पैकी	१ ७५	१ ९३
	१८	१ ६२	१ ६०				६ पैकी	१ ९५	१ ९३
	१४	३ ०९	३ ०६				६ पैकी	१ ९५	१ ९३
	१५	३ १०	३ ०७				६ पैकी	१ ९५	१ ९३
		_____	_____				_____	_____	_____
	एकूण	. १७ १६	१६ ९८			एकूण	. १० ३५	१० २४	
		_____	_____				_____	_____	_____
डावा ५ @	१३	३ ५२	३ ४८		उजवा ३ @	६ पैकी	१ ९५	१ ९३	
१०८० मी.	१४	३ १३	३ १०		४४९० मी.	६ पैकी	१ १५	१ १४	
	१५	३ ०१	२ ९८			६ पैकी	१ ९०	१ ८८	
	१७	१ ९२	१ ९०			६ पैकी	० ९०	० ८९	
	१९	३ ००	२ ९७			६ पैकी	१ ९५	१ ९३	
		_____	_____			६ पैकी	२ १३	२ ११	
	एकूण	. १४ ५८	१४ ४३			६ पैकी	२ २२	२ २०	
		_____	_____			६ पैकी	१ १३	१ १२	
उजवा ३ @	१३	१ ९०	१ ८९			६ पैकी	० ७५	० ७५	
१०८० मी.	१५	९ ४५	९ ३६			६ पैकी	१ १३	१ ११	
		_____	_____			६ पैकी	१ १०	१ १०	
	एकूण	. ११ ३५	११ २५			६ पैकी	३ १०	३ ०६	
		_____	_____				_____	_____	_____
पुच्छ ३ @	२०	० २९	० २९				_____	_____	_____
१३४० मी.	२१	० ५८	० ५७			एकूण	. १९ ४१	१९ २८	
	२२	४ ४४	४ ४०				_____	_____	_____
		_____	_____			एकंदर	. २९ ७६	२९ ४६	
	एकूण	. ५ ३१	५ २६				_____	_____	_____
		_____	_____			पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र	. २८४ ०८	२८१ १९	
	एकंदर	. १०० ३२	९९ ३०				_____	_____	_____
		_____	_____						

गावनिहाय गोषवारा						अनुसूची—चालू				
अ. क्र.	गावाचे नाव	खसरा एकूण संख्या	सि.सि.ए. आय.सी.ए.	शेरा	(१)	(२)	(३)	(४)	(५)	
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	उजवा १@ १२३० मी.	६१	१ १५	१ १४	
			हे. आर	हे. आर			६२	० ९५	० ९४	
							६०	२ ५३	२ ५०	
१	डोंगरगाव	३१	२८४.०८	२८१.१९	डोंगरगांव लघु-कालवा क्र. १ व २ आणि मुख्य कालवा स.कु. क्र. डावा २ व ३.	एकूण	..	४ ६३	४ ५८	
						डावा अतिरिक्त @ १८३० मी.	५६	१ ३०	१ २७	
							५८	१ ३६	१ ३६	
						एकूण	..	२ ६६	२ ६३	
पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र	..	३१	२८४.०८	२८१.१९		उजवा २@ २०१० मी.	४२	३ ००	२ ९७	
							४३	३ ४०	३ ३७	
							४४	४ ००	३ ९६	
						एकूण	..	१२ ७०	१२ ५७	
						डावा ३@ २२५० मी.	५२	१ १९	१ १८	
							५७	२ ३५	२ ३२	
						एकूण	..	३ ५४	३ ५०	
						डावा ४@ २४३० मी.	२८	३ ००	२ ९७	
							२९	२ ५०	२ ४७	
						एकूण	..	५ ५०	५ ४४	
						उजवा ३@ २४३० मी.	४२	३ २०	३ १७	
							४९	१ ५०	१ ४८	
							५१	१ ५०	१ ४८	
							५०	२ ००	१ ९८	
						एकूण	..	८ २०	८ ११	
						डावा २@ १२३० मी.	५९	४ ००	३ ९६	
							५८	१ ९०	१ ८८	
							६३	१ ६५	१ ६३	
							६०	१ ७५	१ ७४	
						एकूण	..	९ ३०	९ २१	
						उजवा अतिरिक्त @ २९१० मी.	४९	२ ००	१ ९८	
							५०	१ ००	१ ००	
						एकूण	..	३ ००	२ ९७	

अनुसूची

प्रकल्पाचे नाव : डोंगरगांव मध्यम प्रकल्प

ता. राजुरा, जि. चंद्रपूर

पाणी वापर संस्थेचे नाव :- संस्था क्र. ४, ता. राजुरा, जि. चंद्रपूर

वितरिका/लघु कालवा/	ऑफटेक (कुलाबा क्र.)	गावनिहाय सर्व्हे क्रमांक निहाय वापर संस्थेचे सर्व्हे नंबर	सि.सि.ए. आय.सी.ए.
(१)	(२)	(३)	(४)

डोंगरगाव

सुब्बई चिंचोली	डावा १@	७०	१ ८०	१ ७८
लघुकालवा	१११० मी.	७१	२ ३७	२ ३५
ऑफटेकींग @		६८	० ९०	० ८९
मुख्य कालवा		६९	४ ६५	४ ६०
सा.क्र.१३०० मी.		६७	२ १५	२ १३
सा.क्र.० मी. पासुन		६५	० ५८	० ५८
ते ५४६० मी. पर्यंत		६६	० ७०	० ७०
		६४	१ ३०	१ २७
एकूण	..		१४ ४५	१४ ३०
डावा २@		५९	४ ००	३ ९६
१२३० मी.		५८	१ ९०	१ ८८
		६३	१ ६५	१ ६३
		६०	१ ७५	१ ७४
एकूण	..		९ ३०	९ २१

तम्मागडा

उजवा अतिरिक्त @ २९१० मी.	४९	२ ००	१ ९८
	५०	१ ००	१ ००
एकूण	..	३ ००	२ ९७

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
डावा अतिरिक्त @ ३०३५ मी.	४९	२ ००	१ ९८		डावा ७ @ ५२१० मी	१३८	४ २८	४ २४	
	५२	३ १०	३ ०७			१०३	३ ४४	३ ४०	
	७४	१ ००	० ९९			९५	० ६८	० ६७	
	७५	१ ५०	१ ४८			९४	१ ३६	१ ३५	
एकूण ..					एकूण ..		९ ७६	९ ६६	
डावा ५ @ ३३०५ मी.	४८	३ ९५	३ ९५		उजवा ५ @ ५२३५ मी.	९५	० ६६	० ६५	
	५४	६ ००	५ ९०			९६	३ २०	३ १७	
						१०१	१ २५	१ २४	
एकूण ..		९ ९५	९ ८५			१०२	१ २५	१ २४	
उजवा ४ @ ३३०५ मी.	७२	४ ९०	४ ८५		एकूण ..		६ ३६	६ ३०	
	७१	३ ७५	३ ७१		सरळ उपसा डावी बाजू	६९	६ ४०	६ ३३	
	५३	० ५३	० ५३			६८	३ ००	२ ९७	
एकूण ..		९ १८	९ ०९			६६	३ ४०	३ ३७	
डावा अतिरिक्त @ ३६९० मी.	१३	२ ९०	२ ८७			५९	६ २५	६ १९	
	१४	२ ८०	२ ७७		एकूण ..		१९ ०५	१८ ८६	
	१५	२ ७५	२ ७२		सरळ उपसा उजवी बाजू	८१	१ २०	१ १९	
	१६	२ ६५	२ ६२			७८	३ ५८	३ ५४	
	४७	३ १०	३ ०७			७६/१	३ ००	२ ९७	
	३७	० ९२	० ९१			८०	१ ९८	१ ९८	
एकूण ..		१५ १२	१४ ९६			८२	१ ५०	१ ४९	
डावा अतिरिक्त @ ४४४० मी.	६५	० ७०	० ७०		एकूण ..		११ २६	११ १७	
	३६	१ ६०	१ ६०		एकंदर ..		१८४ ६६	१८२ ७८	
	३७	१ ६०	१ ६०		तुम्मागुडा उप	डावा १	५४	१ ५७	१ ५५
	३०	८ ३०	८ ३०		लघुकालवा क्र. १	उजवा १	५४	२ ५२	२ ४९
	३२	४ ००	३ ८३		ऑफटेकींग @ सुब्बई	डावा २	४७	२ २१	२ १९
एकूण ..		१६ २०	१६ ०३		चिंचोली लघु कालवा सा.		४८	५ १०	५ ०५
डावा ६ @ ४४७० मी.	६२	० ७०	० ७०		क्र. ३३२० मी.	एकूण ..		३ ३५	३ ३२
	६४	१ ६०	१ ६०				१० ६६	१० ५६	
	६३	१ ६०	१ ६०		उजवा २ @ १५० मी.	४७	३ ३२	३ २९	
	९३	८ ३०	८ ३०		डावा ३ @ ४५० मी.	३१	० ३९	० ३९	
	६६	४ ००	३ ८३			३०	३ ३५	३ ३२	
एकूण ..		१६ २०	१६ ०३		एकूण ..		३ ७४	३ ७१	

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
उजवा ३ @	२९		२ ५७	२ ५४			३५	० ७३	० ७२
४५० मी.	३१		२ १७	२ १५			४४	० ७३	० ७२
							४३	० ५०	० ४९
एकूण	..		४ ७४	४ ६९					
पुच्छ @ ७१५ मी.	२३		४ ०६	४ ०१	एकूण	..		३ ९६	३ ९१
एकंदर	..		३० ६१	३० ३०	पुच्छ ७०० मी.	३८	२ १०	२ ०८	
						२५	१ ४८	१ ४६	
तुम्मागुडा उप डावा १ @	६८		४ ८०	४ ७५		२४	२ २८	२ २६	
लघुकालवा क्र. २ १८५ मी.	६९		१ ७०	१ ६८		३३	१ ०५	१ ०४	
ऑफटेकींग @	५८		२ ५५	२ ५२		३४	० ९४	० ९३	
सुबई	५७		२ ५४	२ ५१		२७	० ४०	० ४०	
चिंचोली लघु	५६		० ८५	० ८४		२८	० ६०	० ५९	
कालवा सा.						१९	० ४०	० ४०	
क्र. ४४२० मी.									
एकूण	..		१२ ४४	१२ ३०	एकूण	..		९ २५	९ १६
उजवा १ @	५९/१		६ ८४	६ ७७	एकंदर	..		५० ७०	५० १६
१८५ मी.	५८		२ ६८	२ ६५					
डावा २ @	५७		२ १०	२ ०८	डावा १ @	९६	० ६०	० ५९	
३१० मी.	५६		१ ७०	१ ६८	३५ मी.	९५	१ १०	१ ०९	
						१०३/३	१ ९८	१ ९६	
एकूण	..		६ ४८	६ ४१	एकूण	..		३ ६८	३ ६४
डावा ३ @	४१		२ ९५	२ ९२	डावा २ @	९६	२ ६०	२ ५७	
३९० मी.	४२		१ ०५	१ ०४	२४० मी.	९७	१ २५	१ २४	
	४३		० ५०	० ४९		१००	० ६५	० ६४	
	४४		० ४०	० ४०		१०१	० ४०	० ४०	
	४५		३ ००	२ ९७		१०२	० ५०	० ४९	
एकूण	..		७ ९०	७ ८२	एकूण	..		५ ४०	५ ३४
उजवा २ @	४०/१		१ ७८	१ ७६	तुम्मागुडा उप उजवा १@	९८	० ३२	० ३२	
३०९० मी.	३९		२ ०५	२ ०३	लघुकालवा २४० मी.	९९	० ५४	० ५३	
					क्र. ३	१००	० ४२	० ४२	
एकूण	..		३ ८३	३ ७९	ऑफटेकींग @	१०१	० ४१	० ४१	
					सुबई	१०२	० ४२	० ४२	
डावा ४ @	३८		१ १०	१ ०९	चिंचोली लघु				
५४५ मी.	३६		० ३५	० ३५	कालवा सा.	एकूण	..	२ ११	२ १०
	३७		० ५५	० ५४	क्र. ५१६० मी.				

अनुसूची—चालू					अनुसूची				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	प्रकल्पाचे नाव : डोंगरगांव मध्यम प्रकल्प				
					ता. राजुरा, जि. चंद्रपूर				
					पाणी वापर संस्थेचे नाव :- संस्था क्र. ५, ता. राजुरा, जि. चंद्रपूर				
					वितरिका/लघु	ऑफटेक	गावनिहाय सर्व्हे क्रमांक		
					कालवा/	(कुलाबा क्र.)	निहाय वापर संस्थेचे		
डवा ३ @	९७		१ ६५	१ ६३					
४०५ मी.	९८		० ४०	० ४०					
	९९		० ५५	० ५४					
एकूण	..		२ ६०	२ ५७					
पूच्छ @ ६६० मी.	९८		० ३५	० ३५					
	१३४		२ ६०	२ ५७					
	१३८		११ १९	११ ०९					
	१३५		२ ६०	२ ५७					
	१३६		२ ६०	२ ५७					
	१३७		२ ६०	२ ५७					
एकूण	..		२१ ९४	२१ ७२					
एकंदर	..		३५ ७३	३५ ३७					
पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र	..		३०१ ७०	२९८ ६१					
गावनिहाय गोषवारा									
डोंगरगाव मध्यम प्रकल्प, ता. राजुरा, जि. चंद्रपूर									
पाणी वापर संस्था क्र. ४									
अ.क्र.	गावाचे नाव	खसरा	सि.सि.ए.	आय.सी.ए.	शेरा				
	एकूण								
	संख्या								
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)				
			हे. आर	हे. आर					
१	डोंगरगाव	२७	६० ९८	६० ३४	सुब्बई चिचोली				
					लघुकालवा				
					(सा. क्र. ० मी.				
					पासून ते ५४६०				
					मी. पर्यंत).				
२	तुम्मागुडा	७५	२४० ७२	२३८ २७	आणी तुम्मागुडा				
					उप लघु-कालवा				
					क्र. १, २ व ३.				
पाणी वापर संस्थेचे	१०२	३०१ ७०	२९८ ६१						
एकूण क्षेत्र	..								
					वितरिका/लघु	ऑफटेक	गावनिहाय सर्व्हे क्रमांक		
					कालवा/	(कुलाबा क्र.)	निहाय वापर संस्थेचे		
					(१)	(२)	(३)	(४)	(५)
								हे. आर	हे. आर
								कविठपेट	
					देसाई पेट लघु- उजवा १@ ३२५ मी. ६७		० ८०	० ७९	
					कालवा क्र. +	६८	० ६०	० ५९	
					ऑफटेकींग @	६९	३ १५	३ १२	
					धानोरा वितरिका	७०	१ ३०	१ २९	
					सा.क्र.५९० मी.				
					एकूण	..	५ ८५	५ ७९	
					डवा २ @	६८	२ ५५	२ ५२	
					४८० मी.	७०	१ ३५	१ ३४	
						७२	१ ६०	१ ५८	
					एकूण	..	५ ५०	५ ४४	
					उजवा ३ @	७१	३ १५	३ १२	
					६३० मी.	७३	३ १५	३ १२	
						७४	३ २०	३ १७	
						७०	१ ३५	१ ३४	
					एकूण	..	१० ८५	१० ७५	
					डवा १ @	७०	४ ८०	४ ७५	
					७८० मी.	७०	१ ३५	१ ३४	
					उजवा ४ @	७७	२ ९०	२ ८७	
					८७० मी.	७६	० ६०	० ५९	
					एकूण	..	४ ८५	४ ८०	
					डवा २ @	७९	० ६०	० ५९	
					८७० मी.	७७	० ३०	० ३०	
						७८	३ १५	३ १२	
					एकूण	..	४ ०५	४ ०१	

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
	उजवा ५ @	७६	२ २५	२ २३			३१०	० ४९	० ४९
	८७० मी.	७५	२ ५५	२ ५२			३११	० ५९	० ५८
							३१४	१ ९३	१ ९१
	एकूण	..	४ ८०	४ ७५			३१५	१ १८	१ १७
	डावा ३ @	७६	० ३०	० ३०	एकूण	..		९ ७३	९ ६४
	९९० मी.	७५	० ३०	० ३०					
		७९	२ ५५	२ ५२	डावा १ @	३२३	० ९६	० ९५	
		८१	० ५०	० ४९	४७० मी.	३१५	० ४०	० ४०	
		८०	१ ७५	१ ७३		३१७	१ ६७	१ ६५	
						३२०/१	२ ९०	२ ८७	
	एकूण	..	५ ४०	५ ३४					
						एकूण	..	५ ९३	५ ८७
	पुच्छ @	८१	१ २५	१ २४	उजवा ३ @	३२३	१ ९४	१ ९२	
	१३५० मी.	८२	५ ७०	५ ६४	६४० मी.	३२४	० ६७	० ६६	
		७५	० ३०	० ३०		३२७	१ ६२	१ ६०	
						३२६	० ७३	० ७२	
	एकूण	..	७ २५	७ १८		३३०	१ ४६	१ ४५	
						३२९	० ७६	० ७५	
	एकंदर	..	५३ ३५	५२ ८१		३३१	३ ६०	३ ५६	
			धानोरा						
						एकूण	..	१० ७८	१० ६६
धानोरा लघु-	उजवा १@	३०६	० ९६	० ९५					
कालवा क्र. १	१८० मी.	३१०	० ४९	० ४९	डावा २ @	३२०/२	२ १२	२ १०	
ऑफटेकींग @		३१३	० ६६	० ६५	६४० मी.	३२२	२ ०५	२ ०३	
धानोरा वितरिका		३१२	० ३२	० ३२		३२३	१ ५५	१ ५३	
सा. क्र. ३३९० मी.		३०२	४ ८३	४ ७८					
		३०३	० १४	० १४		एकूण	..	५ ७२	५ ६६
		३०४	२ ४१	२ ३९					
		३०१	० ४६	० ४६	सरळ उपसा	३११	१ ४०	१ ३९	
		३००	० ५०	० ४९		३०९	० ६५	० ६४	
		३३२	५ ७९	५ ७३		३०६	१ ४२	१ ४१	
		३३४	३ ४४	३ ४०		३२०	३ ९५	३ ९१	
						३१०	१ ६०	१ ५८	
	एकूण	..	२० ००	१९ ८०					
						एकूण	..	९ ०२	८ ९३
	उजवा २ @	३३१	१ २१	१ २०	उजवा ४ @	२०८/१	१ ०१	१ ००	
	४७० मी.	३३०	१ ४४	१ ४३	१०५० मी.	२०८/२	० ८५	० ८४	
		३१३	१ ९५	१ ९३		२०६	४ ५४	४ ४९	
		३१२	० ९४	० ९३		९०	१ ०८	१ ०६	

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
		८९	१ ७६	१ ७४		डावा ४ @	२११	० ५९	० ५८
		९१	० ४१	० ४१		१३१० मी.	२१२	१ ०९	१ ०८
		९२	० ३७	० ३७			२१३	० ८८	० ८७
		२०५	० ९७	० ९६			२१७	० २३	० २३
							२१८	० २३	० २३
		एकूण . .	१० ९९	१० ८८			२१९	० ३२	० ३२
							२२०	० ३२	० ३२
उजवा ५ @	२०९	१ ४९	१ ४७				२२१	० ३२	० ३२
१२३० मी.	२०७	२ ९२	२ ८९				२२२	० २१	० २१
	२०३	० ९४	० ९३						
							एकूण . .	४ १९	४ १६
		एकूण . .	५ ३५	५ २९					
						उजवा ७ @	१९५	३ ०४	३ ०१
डावा ३ @	२१२	० २३	० २३			१८३० मी.	१९७	३ ६०	३ ५६
१२३० मी.	२१३	० ५१	० ५०				२०१	१ ०७	१ ०६
	२१४	० ७०	० ६९				१९१	१ १८	१ १७
	२१५/१	१ ००	० ९९				२०२	० ५०	० ४९
	२१५/२	१ ००	० ९९				९९	० ४१	० ४१
	२१५/३	१ ००	० ९९				१००	० ६१	० ६०
	२१५/४	१ ००	० ९९				९८	४ १७	४ १३
	२१६/१	० ९०	० ८९				९६	१ ००	० ९९
	२१६/२	१ १०	१ ०९				९५	० ७०	० ६९
	२१६/३	० ९०	० ८९				९४	१ ४९	१ ४७
							९३	० २३	० २३
							२०४	० ६६	० ६५
		एकूण . .	८ ३४	८ २५					
							एकूण . .	१८ ६६	१८ ४६
उजवा ६ @	२०९	० ९९	० ९८						
१३१० मी.	२१०	१ ५२	१ ५०						
	२०२	२ १३	२ ११						
	२०१	१ ०७	१ ०६			डावा ५ @	२२६	२ ८६	२ ८३
	१९७	१ ०३	१ ०२			१८३० मी.	१९३	० २५	० २५
	२००	१ ४२	१ ४१				१९४	० २६	० २६
	१९९	० ७६	० ७५				१९२	१ ३०	१ २९
	१९८	० ७७	० ७६				१८१	० ३६	० ३६
	१९६	१ ११	१ १०				१७८	० १८	० १८
	२२५	० ४०	० ४०				१७७	० १८	० १८
	२२४	१ १९	१ १८				१८०	० ६४	० ६३
	२११	० ५९	० ५८				२२७	२ ७२	२ ६९
							२२८	१ ३५	१ ३४
							१८२	० ०७	० ०७
		एकूण . .	१२ ९८	१२ ८५					

अनुसूची					अनुसूची—चालू				
प्रकल्पाचे नाव : डोंगरगांव मध्यम प्रकल्प					(१)	(२)	(३)	(४)	(५)
ता. :- राजुरा, जि. :- चंद्रपूर									
पाणी वापर संस्थेचे नाव :- संस्था क्र. ६, ता. राजुरा, जि. चंद्रपूर							चिंचोली बु.		
वितरिका/लघु	ऑफटेक	गावनिहाय सर्व्हे क्रमांक			डावा ९ @	३३५	१ ३९	१ ४८	
कालवा/	(कुलाबा क्र.)	निहाय पाणी वापर संस्थेचे			७३५० मी.	२३४	३ २६	३ २३	
		सर्व्हे नंबर सि.सि.ए. आय.सी.ए.				२३६	२ ३८	२ ३६	
(१)	(२)	(३)	(४)	(५)		२६१	२ ६९	२ ६६	
		सुब्ई				२६२	५ ०२	४ ९७	
मुख्य कालवाच्या	उजवा ८ @	९०	० ८७	० ८६		२६६	१ ३८	१ २९	
सा.क्र.५४९० मी.	५६४० मी.	८०	० ५४	० ५३		एकूण . .	१६ १२	१५ ९९	
ते ९२५५ मी.		८१	१ ८०	१ ७८					
वरून निघणारी		७९	० ४५	० ४५	डावा ११ @	२२९	३ १६	३ १३	
सुब्ई चिंचोली					८२१० मी.	२२६	० १४	० १३	
लघुकालवा ऑफ-						२२८	३ १०	३ ०७	
टेकींग @						२२५	१ ८८	१ ८६	
सा.क्र.१३०० मी.						एकूण . .	८ २८	८ १९	
		एकूण . .	३ ६६	३ ६२	डावा १२ @	२०८	३ ०२	२ ९८	
					८५८० मी.	२०९	१ ८०	१ ७८	
						२०७	३ ५८	३ ५५	
	डावा ८ @	७३	३ २५	३ २२		एकूण . .	८ ४०	८ ३१	
	७५३० मी.	९०	२ २८	२ २६					
		९१	० ४८	० ४८					
		९२	३ ३०	३ २७					
		एकूण . .	९ ३१	९ २३	डावा १३ @	२००	८ ८४	८ ७५	
					८९१० मी.	२०१	० ९२	० ९१	
	डावा ९ @	७८	१ ००	० ९९		एकूण . .	९ ७६	९ ६६	
	५८६५ मी.	७६	२ ००	१ ९८					
		७५	२ ००	१ ९८					
		७४	२ ००	१ ९८	डावा १३ @	२०१	० ६६	० ६५	
		एकूण . .	७ ००	६ ९३	९०५० मी.	१९९	१ ८५	१ ८३	
						एकूण . .	२ ५१	२ ४८	
	उजवा ९ @	९०	० ८७	० ८६					
	५८६५ मी.	८०	० ५४	० ५३	उजवा १० @	१९९	१ ८५	१ ८३	
		८१	१ ८०	१ ७८	९२१० मी.	१९८	२ ०२	२ ००	
		७९	१ ४५	१ ४५		१९७	३ ५०	३ ४६	
		एकूण . .	४ ६६	४ ६२		१९६	३ ३८	३ ३५	
						एकूण . .	१० ७५	१० ६४	
		एकंदर . .	२४ ६३	२४ ४०					

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
	उजवा १० @ ९२१० मी.	१८९ १९० १८१ १८० १८७ १८६	१ ६२ ० ७८ २ ६० १ ८९ २ ५८ ० ७९	१ ६० ० ७७ २ ५७ १ ८७ २ ५५ ० ७८			२४० २४१ २६४	१ ०४ १ २६ ० ३८	१ ०३ १ २५ ० ३८
		एकूण . .	१० २६	१० १४			एकूण . .	१३ ३४	१३ २१
	पुच्छ डावा @ ९४५०० मी.	१९४ १९२ १९३	२३१ १ ६५ ४ ६२	२ २९ १ ६३ ४ ५७		डावा २ @ ३९० मी.	२३९ २७१ २६९ २६८ २४० २४१ २६४	३ ७७ १ ०४ २ १५ २ १२ १ ५५ १ ८८ ० ५१	३ ७३ १ ०३ २ १३ २ १० १ ५३ १ ८६ ० ५०
		एकूण . .	८५८	८ ४९			एकूण . .	१३ ०२	१२ ८८
		एकंदर . .	९९ २९	९८ ३०					
सुब्बई चिंचोली लघुकालवा क्र. २ ऑफ-टेकींग @ सा.क्र. ७३५५ मी.	उजवा १ @ ६० मी.	२३० २३४ २३७ २३३ २३२ २३१	० ६५ २ ३४ ० ७८ १ ३० १ ५५ २ ०७	० ६४ २ ३२ ० ७७ १ २९ १ ५३ २ ०५		उजवा ३ @ ७५० मी.	२६४ २४२ २४३ २६२ २६३ २५८	१ ०३ ४ ०२ ० ९२ २ ४७ ० ५४ १ १०	१ ०२ ३ ९८ ० ९१ २ ४४ ० ५३ १ ०९
		एकूण . .	८ ६९	८ ६०			एकूण . .	१० ०८	९ ९७
	डावा १ @ ६० मी.	२३० २३४ २३६ २३९ २७१	० ६५ ० २६ ० ९८ २ ५१ २ १०	० ६४ ० २६ ० ९७ २ ४८ २ ०८		डावा ३ @ ७५० मी.	२६४ २६३ २५८ २५७ २५६ २५९ २६० २६१ २६६ २६७ २६५	० ६५ ० ८२ १ १० २ १९ १ ३६ १ १४ १ १४ १ १४ १ २९ १ ३७ १ २३	० ६४ ० ८१ १ ०९ २ १७ १ ३५ १ १३ १ १३ १ १३ १ २८ १ ३६ १ २२
		एकूण . .	६ ५०	६ ४३			एकूण . .	१३ ४३	१३ ३१
	उजवा २ @ ३९० मी.	२३७ २३३ २३२ २२२ २२० २२१ २३८	१ ५५ १ ३० १ ०४ २ १४ १ ०५ ० ९९ २ ५९	१ ५३ १ २९ १ ०३ २ १२ १ ०४ ० ९८ २ ५६			२४० २४१ २६४	१ ०४ १ २६ ० ३८	१ ०३ १ २५ ० ३८
		एकूण . .	१० २६	१० १४			एकूण . .	१३ ३४	१३ २१

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
उजवा ४	२४६	० ८५	० ८४				१६४	० ६९	० ६८
@ १११० मी.	२४४	६ ७३	६ ६६				१६६	२ ५२	२ ४९
	२५८	१ १०	१ ०९						
	२६२	१ ६५	१ ६३				एकूण . .	१४ १५	१४ ०४
	२४२	१ ३४	१ ३३						
	२४३	० ९२	० ९१		उपसा	२८४	१ १५	१ १४	
	२१६	१ ०८	१ ०७			२८३	२ ३६	२ ३४	
						२८१	२ ०५	२ ०३	
						२७६	२ ३२	२ ३०	
						२८०	४ १२	४ ०९	
	एकूण . .	१३ ६७	१३ ५३						
डावा ४	२४६	१ २६	१ २५						
@ १११० मी.	२४७	२ ९६	२ ९३				एकूण . .	१२ ००	११ ९०
	२४८	१ ३८	१ ३७						
	२४९	२ १३	२ ११				एकूण बेरीज . .	१३७ २४	१३५ ९१
	२५२	२ ११	२ ०९						
	२५३	० ५४	० ५३	सुब्ई चिंचोली	डावा १	२१०	० ९८	० ९७	
	२५४	० ४८	० ४८	लघुकालवा	@ १७० मी.	२११	१ ६१	१ ५९	
	२५५	२ ६५	२ ६२	क्र. ३		२१९	१ ३५	१ ३४	
	२५६	१ ३६	१ ३५	ऑफटेकींग		२२३	१ ७३	१ ७१	
	२५८	२ २२	२ २०	@ सुब्ई चिंचोली		२२४	१ ७३	१ ७१	
				सा.क्र. ८४०० मी.		२२७	० ८३	० ८२	
	एकूण . .	१७ ०९	१६ ९३						
							एकूण . .	८ २३	८ १४
पुच्छ डावा	२४५	० ०८	० ०८						
@ १६५० मी.	१५६	७ ५५	७ ४७		उजवा १	२१०	१ ४३	१ ४२	
	१५७	२ ५२	२ ४९		@ १७० मी.	२०८	३ ३०	३ २७	
	१५८	५ १२	५ ०७			२०७	३ ६३	३ ५९	
						२११	१ १५	१ १४	
	एकूण . .	१५ २७	१५ ११			२१३	१ ४६	१ ४५	
						२१२	२ ९१	२ ८८	
पुच्छ उजवा	१५९	१ ४१	१ ४०			२१८	१ ११	१ १०	
@ १६५० मी.	१६०	२ ६०	२ ५७			२१४	० ८९	० ८८	
	१६१	१ ९७	१ ९५						
	१६२	१ ११	१ १०						
	१६३	३ ८५	३ ८५				एकूण . .	१५ ८८	१५ ७३

अनुसूची—चालू					गावनिहाय गोषवारा				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	डोंगरगांव मध्यम प्रकल्प, ता. राजुरा, जि. चंद्रपूर				
डावा २	२१३	० ६५	० ६४		पाणी वापर संस्था क्र. ६				
@ ४८० मी.	२१८	२ ६६	२ ६३		अ.क्र.	गावाचे	खसरा	सि.सि.ए. आय.सी.ए.	शेरा
	२१७/१,२	५ १२	५ ०७			नाव	एकूण		
	२१६	३ २१	३ १८				संख्या		
	२१५	३ ०८	३ ०५		(१)	(२)	(३)	(४)	(५)
	२१४	० ६५	० ६४					हे. आर	हे. आर
	एकूण . .	१५ ३७	१५ २१		१	सुब्बई	११	२४ ६३	२४ ४०
					२	चिंचोली	११०	२९७ ००	२९३ ९७
डावा ३	१७५	० १४	० १४		सुब्बई चिंचोली				
@ ७८० मी.	१७४	३ २३	३ २०		लघुकालवा				
	१६८	३ १३	३ १०		५४९० मी. ते				
	१६७	० ४२	० ४२		९२५५ मी. व				
	१६५	१ ४५	१ ४४		सुब्बई चिंचोली				
	१६९	० ७५	० ७४		लघुकालवा क्र. १,				
					२ व ३.				
	एकूण . .	९ १२	९ ०४		पाणी वापर संस्थेचे				
					एकूण क्षेत्र . .				
उजवा २	१७४	३ ३२	३ २९		१२१ ३२१ ६३ ३१८ ३७				
@ ७८० मी.	१७६	० ७५	० ७४		अनुसूची				
	१७७	७ ३५	७ २८		प्रकल्पाचे नाव : डोंगरगांव मध्यम प्रकल्प,				
	१७८	३ २३	३ २०		ता. राजुरा, जि. चंद्रपूर				
	१८०	१ ६८	१ ६६		पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता : संस्था क्र. ७, ता. राजुरा,				
					जि. चंद्रपूर				
	एकूण . .	१६ ३३	१६ १७		वितरिका/लघु	ऑफटेक	गावनिहाय सर्व्हे क्रमांक		
पुच्छ उजवा	१७३	१ ९९	१ ९८		कालवा	(कुलाबा क्र.)	निहाय वापर संस्थेचे क्षेत्र		
@ १०१५ मी.	१७०	२ ६७	२ ६४				सर्व्हे नंबर	सि.सि.ए. आय.सी.ए.	
	१७१	२ ५२	२ ४९					हे. आर	हे. आर
	१७२	३ ८५	३ ८०		(१)	(२)	(३)	(४)	(५)
	१७९	१ ६२	१ ६०					धानोरा	
	१८१	२ ५०	२ ५०		धानोरा	उजवा १	३१०	१ ७१	१ ६९
	१८२	३ १२	३ ०९		वितरीकेकडून	@ २५ मी.	२९७	० ७१	० ७०
	१८०	१ ९०	१ ७७		लघुकालवा क्र. २		३००	० ७५	० ७४
	एकूण . .	२० १७	१९ ८७		ऑफटेकींग				
					@ सा.क्र. ३३९० मी.				
एकूण बेरीज . .	८५ १०	८४ १६					एकूण . .	३ १७	३ १३
पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .	३२१ ६३	३१८ ३७							

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
डावा १	३३३	३ ५८	३ ५४			३४८	१ ७७	१ ७५	
@ २५ मी.	२९५	० ५०	० ४९			३४९	० ३५	० ३५	
	३०१	१ ६२	१ ६०						
	२९४	१ १४	१ १३			एकूण . .	२१ ६८	२१ ४५	
	२९३	० ६५	० ६४						
	एकूण . .	७ ४९	७ ४०		डावा ३	३६२	२ ४०	२ ३८	
					@ १२३० मी.	३६५	२ २६	२ २४	
						३६६	१ ४६	१ ४४	
उजवा २	२८१	० ४३	० ४३			३६७	२ १९	२ १७	
@ ७५० मी.	२७९	० ९२	० ९१			३६८	२ १०	२ ०७	
	२८२	० ९४	० ९३			३६९	१ १४	१ १२	
	२८८	१ ११	१ १०			३७०	० ९०	० ८९	
	२९०	० ८२	० ८१			३७१	२ १०	२ ०७	
	२८६	१ ०१	१ ००			३७२	२ ३४	२ ३३	
	२७८	० ५४	० ५३			३७४	२ १५	२ १३	
	२८४	० २८	० २८						
	२८५	० २६	० २६			एकूण . .	१९ ०४	१८ ८४	
	२८३	१ ६५	१ ६३						
					उजवा ३	३८६	० ९९	० ९८	
	एकूण . .	७ ९६	७ ८८		@ १४१० मी.	३८८	० २९	० २९	
						२६९	१ ६६	१ ६५	
डावा २	३५४	३ ०६	३ ०३			२६८	० ५८	० ५७	
@ ७५० मी.	३५५	१ ९९	१ ९७			२६७	० ५८	० ५७	
	३५६	० ८०	० ७९			३८९	१ ५९	१ ५८	
	३५७	० ४६	० ४५						
	३५८	१ ४८	१ ४६			एकूण . .	५ ६९	५ ६४	
	३५९	० ९५	० ९४						
	३६०	१ ३५	१ ३४		डावा ४	१	१ ५२	१ ५०	
	३५२	१ ३०	१ २९		@ १८०० मी.	२	० १८	० १८	
	३५०	१ १६	१ १५			३	० १७	० १७	
	२९३	० ६५	० ६४			४	० ०७	० ०७	
	२८९	० ७८	० ७६			५	० १८	० १७	
	३६१	३ १६	३ १३			६	० २१	० २१	
	३४७	२ ४२	२ ४०			१०५	० ९२	० ९१	

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
		११४	१ ११	१ १०		डावा ७	१५७	१ ०५	१ ०४
		११७	० ९७	० ९६		@ २४६० मी.	१५८	० ८२	० ८२
		११५	० १९	० १९			१५९	० ४८	० ४८
		७	० २५	० २५			१६०	१ ७३	१ ७१
		८	० ७३	० ७२			१६१	१ ५०	१ ४९
		९	० ४४	० ४४			१६२	१ १४	१ १३
		१०	० ८०	० ७९			१६३	१ २४	१ २३
		११	० ३०	० ३०			१७२	१ १२	१ ११
		१२	१ ६०	१ ५८			१६४	० ४४	० ४४
		१३	२ १०	२ ०७			१६५	० २२	० २२
							१६६	० ०४	० ०४
		एकूण . .	११ ७४	११ ६१			१६७	० ०५	० ०५
							१६८	० १२	० १२
	डावा ५ @	१०८	० ३४	० ३४			१६९	१ ०९	१ ०८
	२०७० मी.	१०९	० ९०	० ८९			१७०	१ ६६	१ ६४
		११०	० ६५	० ६४			१७१	२ २०	२ १८
		१११	० १४	० १३			एकूण . .	१४ ९०	१४ ७८
		११२	० ५६	० ५५					
		११३	० ७४	० ७४		उजवा ४	२०६	० १४	० १३
		१३०	० ८०	० ७९		@ २९७० मी.	२००	० ५३	० ५३
		१३१	१ १५	१ १४			२०१	० ४३	० ४३
		१३२	० ९३	० ९२			२०८	१ ५०	१ ४८
		१३३	१ १६	१ १५			२०९	१ १०	१ ०८
		१३४	२ १८	२ १५			२७९	० ५८	० ५८
		१३९	० ८३	० ८२					
		१४६	१ २०	१ १८			एकूण . .	४ २८	४ २३
		१४७	१ ६८	१ ६६					
						डावा ८	२००	० ४२	० ४२
		एकूण . .	१३ २६	१३ १०		@ २९७० मी.	२०६	० १०	० १०
							२०७	१ २८	१ २७
	डावा ६	१४८	१ ९६	१ १४			११८	० ९४	० ९३
	@ २३७० मी.	१४९	३ ८२	३ ७८			११७	१ ४६	१ ४४
		१५०	२ १०	२ ०८			१७१	१ १०	१ ०८
		१५१	२ १३	२ ११			१९६	१ ०१	१ ००
		१५२	१ ३०	१ २८			१९५	० १८	० १७
		१५५	१ ३०	१ २९			२०८	० ५०	० ४९
		१५६	२ १८	२ १५			१७३	० २९	० २९
		१५३	० ४६	० ४६			१५७	० ८३	० ८३
		१५४	० ३३	० ३२			१५९	० २४	० २४
		एकूण . .	१५ ५८	१५ ४१			एकूण . .	८ ३५	८ २६

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
		हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर	
	डावा ८	१७३	१ १५	१ १४			१४	० १३	० १०
	@ ३००० मी.	१७६	२ ११	२ ०९			२०	० ७१	० ५५
		१७७	३ ४१	३ ३७			२१	० ३९	० ३२
		१७८	३ ५३	३ ४९					
		१७९	० ७३	० ७२			एकूण . .	२ ५६	२ ०५
		१८०	० ७५	० ७४					
		१८१	२ ०८	२ ०६		डावा २	३७८	० २८	० २८
		१९४	० ४१	० ४०		@ १५० मी.	३७७	० ४६	० ४६
		१९५	० ६९	० ६८			२६	१ २३	१ २२
		१९६	२ ३६	२ ३४			१९	० ४५	० ४५
						२५	० ४१	० ४१	
	एकूण . .	१७ २२	१७ ०३			२३	० ४५	० ४५	
						२४	१ ७३	१ ७१	
	पुच्छ	१८२	३ ०९	३ ०६		२७	१ ५१	१ ४९	
	@ ३०६० मी.	१८३	२ ७४	२ ७१		२८	२ ४२	२ ४०	
		१८४	० ८६	० ८६		२९	१ ७४	१ ७२	
		१९१	० २५	० २५		४५	० ९७	० ९६	
		१९२	१ २१	१ २०		४४	१ ७३	१ ७१	
		१९३	० ९७	० ९७		एकूण . .	१३ ३८	१३ २६	
		१९४	१ ०२	१ ०१					
					उजवा ३	२३	१ ८३	१ ८१	
	एकूण . .	१० १४	१० ०६		@ ५१० मी.	२४	१ १५	१ १४	
						३०	१ ५३	१ ५१	
	एकूण बेरीज . .	१६० ५०	१५८ ८२			४२	१ ३५	१ ३४	
						४३	२ ०९	२ ०७	
	धानोरा लघु-	डावा १	३७९	१ २५	१ २४	५१	४ ६४	४ ५९	
	कालवा क्र. २	@ ६० मी.				४९	२ २३	२ २१	
	वरुन निघणारी	एकूण . .	१ २५	१ २४		५०	१ ७६	१ ७४	
	धानोरा उपलघु					४८	० ९०	० ८९	
	ऑफटेकींग	उजवा १	३८०	० ४७	० ४७	४७	१ १५	१ १४	
	@ सा.क्र.	@ ६० मी.	३८१	० २२	० २२		४६	० ९९	० ९८
	१४१० मी.		३८३	० १५	० १५				
			३८४	० ११	० ११		एकूण . .	१९ ६२	१९ ४२
	एकूण . .	० ९५	० ९५		डावा ३	२२	१ ६९	१ ६७	
					@ ६८० मी.	२०	० ४७	० ४७	
	उजवा २	१८	० ७४	० ६१		२१	० ३८	० ३८	
	@ १५० मी.	१७	० २०	० १७		एकूण . .	२ ५४	२ ५२	
		१६	० २६	० २०					
		१५	० १३	० १०					

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
	उजवा ४	३३	१ ३३	१ ३२			८२	१ ०४	१ ०३
	@ ६८० मी.	३२	१ ४५	१ ४४			८१	१ १९	१ १८
		३१	२ ८०	२ ७७			७६	२ ७०	२ ६७
		४२	१ ३२	१ ३१			७५	२ ७८	२ ७५
		३०	१ ५०	१ ४८			७९	१ २०	१ १९
	एकूण . .	८ ४०	८ ३२				एकूण . .	२३ ०७	२२ ८३
	डावा ४	३४	१ २८	१ २७		पुच्छ उजवा	१०३	१ १९	१ १८
	@ ६९० मी.	३९	६ ३६	६ ३०		@ १२२० मी.	१०६	० ९४	० ९३
							१०७	१ १६	१ १५
	एकूण . .	७ ६४	७ ५७				१०८	१ १५	० १२
							१३५	१ ७४	१ ७२
	उजवा ५	३४	१ २८	१ २७			१३६	१ ९६	१ ९०
	@ ९१५ मी.	११	० ४४	० ४४			१४०	१ २६	१ २२
		१०	१ १९	१ १८			१४१	१ ३३	१ ३२
		१०५	१ १८	१ १७			१४२	१ ६२	१ ६०
							१४३	० ३१	० ३१
	एकूण . .	४ ०९	४ ०६				१४५	० ३७	० ३७
	डावा ५	३५	० ३३	० ३३			एकूण . .	१३ ०३	१२ ८२
	@ ९१५ मी.	३७	१ ५६	१ ५४					
		३८	४ ४२	४ ३७		पुच्छ डावा	१०४	३ १७	३ १४
		३६	३ ३८	३ ३५		@ १२२० मी.	९३	२ १६	२ १४
							५४	० ८८	० ८७
	एकूण . .	९ ६९	९ ५९				१०३	० २५	० २५
							१०२	० ४७	० ४७
	डावा ६	३६	० ३३	० ३३			१००	१ ६७	१ ६५
	@ १०८० मी.	१०४	० ७१	० ७०			९९	१ ८०	१ ७८
		९३	० ५०	० ४९			९८	० ४७	० ४७
		५४	० २०	० २०			९७	० १०	० १०
		९२	१ २२	१ २१			९६	० ०९	० ०९
		९१	१ २०	१ १९			९५	० ७७	० ७६
		९०	३ ६२	३ ५८			१०१	० ३४	० ३४
		८९	० २५	० २५					
		८०	२ ५७	२ ५४			एकूण . .	१२ १७	१२ ०६
		८५	१ ६५	१ ६३					
		८८	० ७८	० ७७		एकूण बेरीज	. .	११८ ३९	११६ ६९
		८६	० २०	० २०					
		८७	० ०७	० ०७	७	पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .	२७७ ९४	२७४ ५६	
		८३	० ८६	० ८५					

गावनिहाय गोषवारा

प्रकल्पाचे नांव :- डोंगरगांव मध्यम प्रकल्प, ता. राजुरा, जि. चंद्रपूर

पाणी वापर संस्था क्र. ७

अ. क्र. (१)	गावाचे नाव (२)	खसरा एकूण संख्या (३)	सि.सि.ए. (४) हे. आर	आय.सी.ए. (५) हे. आर	शेरा (६)
१	धानोरा	२१०	२७७ ९४	२७४ ५६	धानोरा लघुकालवा व धानोरा उपलघुकालवा

पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .	२१०	२७७ ९४	२७४ ५६
-------------------------------------	-----	--------	--------

अनुसूची

प्रकल्पाचे नांव : डोंगरगांव मध्यम प्रकल्प, ता. राजुरा, जि. चंद्रपूर
पाणी वापर संस्थेचे नांव व पत्ता : संस्था क्र. ८, ता. राजुरा, जि. चंद्रपूर

वितरीका/ ऑफटेक गावनिहाय सर्व्हे क्रमांक निहाय
लघु कालवा (कुलाबा क्र.) पाणी वापर संस्थेचे क्षेत्र

(१)	(२)	सर्व्हे नं. (३)	सि. सि. ए. आय. सी. ए. (४) हे. आर	(५) हे. आर
मुख्य कालवा			कवीठपेट	
वरुन निघणारी	सरळ	६५	३ २०	३ १८
कवीठपेट	विमोचन @	६६	१ ६०	१ ५८
वितरीका ऑफ- सा.क्र. ७८मी.				
टेकींग ६८४५ मी.		एकूण :	४ ८०	४ ७६
	सरळ	६१	११ २६	११ १५
	विमोचन @	६२	४ ६७	४ ६६
	सा.क्र.	६३	१ ६०	१ ५८
	१३८० मी.	६४	३ २०	३ १८
		८३	३ २०	३ १८
		एकूण . .	२३ ९३	२३ ७५
	सरळ	५८	३ २०	३ १७
	विमोचन @	५९	३ २०	३ १९
	सा.क्र.	६०	३ २०	३ १७
	१९५० मी.	६१	५ ९८	५ ९२
		५७	१ ४५	१ ४४
		८४	१ ७८	१ ७२
		एकूण . .	१८ ८१	१८ ६१
		एकंदर . .	४७ ५४	४७ १२

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४) हे. आर	(५) हे. आर
कवीठपेट	डावा १	८५	१ ८०	१ ७८
वितरीका वरुन	@ ७५ मी.	८६	३ २०	३ १८
निघणारी		५७	१ ६२	१ ६०
कवीठपेट लघु		५६	२ ००	१ ९५
कालवा क्र. १		८४	३ ६८	३ ६४
ऑफटेकींग				
सा. क्र.		एकूण . .	१२ ३०	१२ १५
२१९० मी.				
	डावा २	५३	० ३०	० ३०
	@ १२० मी.	५४	० ०२	० ०२
		५५	० ४८	० ४८
		८९	२ २२	२ २०
		८८	३ ९०	३ ८५
		९२	३ ८५	३ ८०
		९१	१ ३२	१ ३०
		९०	१ ७५	१ ७२
		एकूण . .	१३ ८४	१३ ६७
	उजवा १	१०४	० ६६	० ६६
	@ ४५० मी.	१०५	० ५५	० ५५
		१०३	० ५१	० ५१
		१०२	० २०	० २०
		११०	० ८३	० ८३
		१११	० ३६	० ३६
		११२	० ३६	० ३६
		११३	० ११	० ११
		११४	० १०	० १०
		४९	० ११	० ११

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
		५०	० ६०	० ६०			२०	० ११	० ११
		५२	० ८९	० ८९			२१	० १२	० १२
							२२	० २६	० २२
		एकूण . .	५ २८	५ २८			२३	० ०४	० ०४
							२४	० ०६	० ०६
	उजवा ३	१०२	० १७	० १७			२५	० ०७	० ०७
	@ ४५० मी.	१०१	० २२	० २२			२६	० २७	० २७
		१००	१ १३	१ १२			२७	० १२	० १२
		९९	० ६५	० ६४			२८	० १३	० १३
		९८	० ७४	० ७३			२९	० ३१	० ३१
		९७	१ ३०	१ २९			३०	० ३०	० ३०
		९६	० ७०	० ६९			३१	० २८	० २६
		९५	१ ७७	१ ७२			१०६	० ३९	० ३९
		११९	१ ९४	१ ९०			१०७	१ ४३	१ ४१
		११८	१ ९४	१ ९३			१०८	० ६०	० ५९
		११५	० २६	० २६			१०९	० ८१	० ८१
		११६	० ५६	० ५६			२०६	० २०	० २०
		११७	१ ३५	१ ३५					
		१२०	१ ९४	१ ९४			एकूण . .	८ ३४	८ २५
		एकूण . .	१४ ६७	१४ ५२					
	उजवा २	१	० ३४	० ३४		डावा ४	६	० ३५	० ३५
	@ ७२० मी.	२	० ११	० ११		@ ७२० मी.	५	० १८	० १८
		३	० ०७	० ०७			२१०	१ २७	१ २७
		४	० ११	० ११			२११	० ३५	० ३५
		५	० १७	० १७			२०९	१ ४६	१ ४५
		६	० ११	० ११			१२१	६ ४४	६ ३७
		७	० १६	० १६			२०८	१ ७८	१ ७६
		८	० २२	० २२			१२२	२ १३	२ ०९
		९	० ११	० ११					
		१०	० १३	० १३			एकूण . .	१३ ९६	१३ ८२
		११	० १०	० १०					
		१२	० ०८	० ०८		डावा ५	२०८	१ ००	० ९९
		१३	० ०८	० ०८		@ ७८० मी.	२१२	० ४१	० ४१
		१४	० ६०	० ६०			१२३	२ १८	२ १६
		१५	० २४	० २४			१२४	१ ९३	१ ९३
		१६	० ०६	० ०६			१२५	१ ५८	१ ५६
		१७	० ०२	० ०२			२०३	० ९७	० ९६
		१८	० ०३	० ०३			२०२	१ ००	० ९८
		१९	० १०	० १०					
							एकूण . .	९ ०७	८ ९९

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
		हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर	
डावा ६ @ ८१० मी.	२०७	० ४२	० ४०		डावा ९	१८१	४ ४५	४ ४०	
	२०५	० ५६	० ५५		@ १३८० मी.	१८२	३ ००	२ ९५	
	२०४	१ २३	१ २३			१८५	६ ००	५ ९५	
	२००	२ ४५	२ ४३						
	२०१	१ १७	१ १५			एकूण	१३ ४५	१३ ३०	
	२०२	१ १५	१ १३						
	१२६	१ ५४	१ ५४		डावा १०	१७८	४ ००	३ ९६	
	१२७	० ४१	० ४१		@ १७७० मी.	१७९	४ ००	३ ९६	
	१२८	१ १९	१ १९			१८०	४ ००	३ ९६	
	१२९	० ८०	० ८०			एकूण	१२ ००	११ ८८	
	एकूण	१० ९२	१० ८३						
डावा ७ @ १०८० मी.	१९३	५ ३७	५ ३२		पुच्छ	१७०	१ ७३	१ ८३	
	१९४	० ७६	० ७६		@ १९३५ मी.	१६९	२ ००	१ ९८	
	१९५	४ ३६	४ ३२			१७१	१ ७०	१ ६५	
	१९६	२ २६	२ २३			१७२	१ ७०	१ ६६	
	१९७	२ २१	२ २१			१७३	२ ०३	२ ००	
	१९८	० ६९	० ६६			१७४	३ ५०	३ ४५	
	१९९	० ५३	० ५२			१७५	१ ७०	१ ६४	
						एकूण	१४ ३६	१४ २१	
	एकूण	१६ १८	१६ ०२						
					सरळ उपसा	९४	३ २६	३ २३	
डावा ८ @ १२०० मी.	१९२	३ ७०	३ ६६			९५	० ९६	० ९५	
	१८६	५ ८१	५ ७५			१८६	२ ९४	२ ९१	
	१८७	१ ४९	१ ४७			एकूण	७ १६	७ ०९	
	१८८	० ३४	० ३४						
	१८९	० १०	० १०			एकंदर	१७१ ४९	१६९ ७५	
	एकूण	११ ४४	११ ३२						
उजवा ३ @ १२०० मी.	१९०	० २८	० २८		मुख्य कालवा	डावा १	४८	३ ३०	३ २७
	१९१	० २४	० २४		वरून निघणारी	@ ७५ मी.	४७	० ९५	० ९४
	१८४	१ ६२	१ ५९		कवीठपेट		३७	३ १०	३ ०७
	१८३	० ७७	० ७६		वितरीका		३६	० ७१	० ७०
	१८२	१ २३	१ २३		ऑफटेकींग		३५	० १०	० १०
	१८५	० ५७	० ५७				४९	० १०	० १०
	१७७	३ ८१	३ ७५				३४	१ ०२	१ ०२
							३८	३ ०८	३ ०५
	एकूण	८ ५२	८ ४२				३९	३ ०८	३ ०५
							४४	३ १०	३ ०५
							४२	४ ९५	४ ९०
						एकूण	२३ ४९	२३ २५	

अनुसूची—चालू					अनुसूची—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर				हे. आर	हे. आर
	उजवा १	४२	९ ०१	९ ००		डावा ५	१५१	३ ५०	३ ४९
	@ १४५० मी.	१७६	३ ९३	३ ९२		@ २७६० मी.	१४८	१० ७०	१० ५९
	डावा २	१७१	३ ३६	३ ३५					
	@ १६८० मी.	१६९	३ ८७	३ ८६			एकूण . .	१४ २०	१४ ०८
		१७४	० ९९	० ९८					
		१७२	३ ०२	३ ०१		डावा ६	१४४	३ ८२	३ ८१
		१६८	१ २५	१ २४		@ २९३० मी.	१४७	७ ०५	६ ९८
		१६७	० ७०	० ७०			१४५	३ ०५	३ ०४
		१६६	४ ६०	४ ५५			१४६	३ ०८	३ ०७
		१६५	० ४०	० ४०					
		१६४	० २५	० २५			एकूण . .	१७ ००	१६ ९०
	एकूण . .	२२ ३७	२२ २६			डावा ७	१४२	५ ००	४ ९५
						@ ३४२० मी.	१४१	७ ५४	७ ५३
							१३९	१ १५	१ १४
	उजवा १	१६८	१ ३०	१ २९			१३६	१ १९	१ १८
	@ १६८० मी.	१६७	१ ६४	१ ६३			१४०	१ ७०	१ ६९
							१३७	१ १८	१ १७
							१३५	३ १०	३ ०७
	एकूण . .	२ ९४	२ ९२				१३४	० २८	० २८
	डावा ३	१५५	३ ३९	३ ३८			एकूण . .	२१ १४	२१ ०१
	@ २४५० मी.	१५४	० ५४	० ५४					
		१६०	३ ६१	३ ६०				विंचोली	
		१५९	१ ७४	१ ७३		डावा ८	१६	३ ३२	३ २९
		१६३	१ ९०	१ ८८		@ ३५३० मी.	१७	२ ३२	२ ३०
							१८	१ ९०	१ ८८
	एकूण . .	११ १८	११ १३				१९	१ ९०	१ ८८
							२०	१ ९०	१ ८८
							३७०	३ ९५	३ ९१
	डावा ४	१५२	२ ००	१ ९८					
	@ २५८० मी.	१५३	५ ००	४ ९५			एकूण . .	१५ २९	१५ १४
		१५०	२ २०	२ १८					
		१४९	३ ३८	३ ३७		डावा ९	१५	२ ३०	२ २८
						@ ३८४० मी.	१४	२ ३०	२ २८
	एकूण . .	१२ ५८	१२ ४८				२२	१ ८०	१ ७८
							२१	१ ८०	१ ७८
	उजवा ३	१५७	३ ००	२ ९७			२६	० ६५	० ६५
	@ २६८० मी.	१५६	२ ००	१ ९८			२३	१ १०	१ ०९
		१५८	३ २०	३ १७			२४	८ ०८	८ ०७
							२७	० ३६	० ३६
	एकूण . .	८ २०	८ १२						
							एकूण . .	१८ ३९	१८ २९

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)
			हे. आर	हे. आर
	डावा १०	२४	३ ५०	३ ४६
	@ ४०३० मी.	१२	२ ९०	२ ८७
		३०	२ ८३	२ ८२
		२९	० ४३	० ४३
		२८	३ ००	२ ९७
	एकूण . .	१२ ६६	१२ ५५	
	सरळ	६७	० ७६	० ७५
	उपसा	६८	३ १४	३ १३
		१३५	१ १७	१ १६
		१३६	१ १५	१ १४
		१४०	१ ८५	१ ८४
		१४१	५ ९५	५ ९४
		१४८	८ ४५	८ ४३
		१५०	२ ०९	२ ०७
		१५१	३ ०८	३ ०१
		१५३	४ ९७	४ १२
		१५५	३ ०६	३ ०५
		१६३	१ ७४	१ ७३
	एकूण . .	३७ ४१	३६ ३७	
	एकंदर . .	२२५ ८६	२२३ ५०	
	पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .	४४४ ८९	४४० ३७	

गावनिहाय गोषवारा

प्रकल्पाचे नाव :—डोंगरगाव मध्यम प्रकल्प, ता. राजुरा, जि. चंद्रपूर

पाणी वापर संस्था क्रमांक ८

अ. क्र. गावाचे नाव खसरा सि.सि.ए. आय. सी.ए. शेरा
एकूण
संख्या

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
			हे. आर	हे. आर	
१	कवीठपेट	१७९ ३६१ ०६ ३५८ ०२	कवीठपेट वितरीका		
२	चिंचोली	३० ८३ ७५ ८२ ३५	कवीठपेट लघु कालवा क्र. १ व २.		

पाणी वापर संस्थेचे . . २०९ ४४४ ८१ ४४० ३७
एकूण क्षेत्र

अनुसूची

प्रकल्पाचे नाव : डोंगरगाव मध्यम प्रकल्प, ता. राजुरा, जि. चंद्रपूर
पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता : संस्था क्र. ९, ता. राजुरा, जि. चंद्रपूर

वितरीका/ ऑफटेक गावनिहाय सर्व्हे क्रमांक निहाय
लघु कालवा (कुलाबा क्र.) पाणी वापर संस्थेचे क्षेत्र

(१)	(२)	(३)	(४)	(५)
		सर्व्हे नं.	सि.सि.ए. आय सी. ए.	
			हे. आर	हे. आर
			चिंचोली	
	कवीठपेट			
	कालवा क्र. २	डावा १	३३३	५ १२ ५ ०३
	च्या सा. क्र.	@ ५५० मी.	३४५	१ ४० १ ४०
	४०८० मी.			
	वरून निघणारी	एकूण :	६ ५२	६ ४३
	चिंचोली उपलघु			
	कालवा क्र. १			
		डावा २	३३३	१ ९० १ ८८
		@ ७०० मी.	३४७	० ६० ० ६०
			३४८	१ ६० १ ५७
			३४६	१ ९० १ ८८
		एकूण . .	६ ००	५ ९३
	डावा ३	२९७	० ३८ ० ३८	
	@ १०८० मी.	२९६	३ ७० ३ ७०	
		३१५	१ ९० १ ८५	
		३१६	३ ७५ ३ ७०	
		३३३	२ ६८ २ ६५	
		एकूण . .	१२ ४१	१२ २८
	डावा ४	२९३	१ ०० १ ००	
	@ १२४० मी.	२९४	१ ५५ १ ५५	
		२९५	१ ५० १ ५०	
		३१६	६ ३० ६ २४	
		३३२	१ ६० १ ५८	
		३३३	१ ०० ० ९९	
		एकूण . .	१२ ९५	१२ ८६
	डावा ५	३२०	१ ०० १ ००	
	@ १३८० मी.	३३०	१ २० १ १९	
		३१८	१ १५ १ १५	

अनुसूची-चालू					पाणी वापर संस्था निहाय गोषवारा				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	डोंगरगाव मध्यम प्रकल्प, ता. राजुरा, जि. चंद्रपूर.				
		हे. आर	हे. आर		अ. क्र.	संस्थेचे नाव	खसरा एकूण संख्या	सि. सि. ए. आय.सी.ए.	
		३१७	४ ५०	४ ४५					
		३१९	२ ४०	२ ३८	(१)	(२)	(३)	(४)	(५)
								हे. आर	हे. आर
	एकूण . .		१० २५	१० १७	१	पाणी वापर संस्था क्र.१	१६६	४०१ २४	३९६ ९७
					२	पाणी वापर संस्था क्र.२	९९	२६८ ४६	२६५ ७३
					३	पाणी वापर संस्था क्र.३	३१	२८४ ०८	२८१ १९
	डावा ६	३२९	१ ३५	१ ३०	४	पाणी वापर संस्था क्र.४	१०२	३०१ ७०	२९८ ६१
	@ १५३० मी.	३२८	२ ९०	२ ८७	५	पाणी वापर संस्था क्र.५	१२०	२३२ १८	२२९ ८२
		३१९	३ ६०	३ ५८	६	पाणी वापर संस्था क्र.६	१२१	३२१ ६३	३१८ ३७
		३२०	२ ४०	२ ३८	७	पाणी वापर संस्था क्र.७	२१०	२७७ ९४	२७४ ५६
	एकूण . .		१० २५	१० १३	८	पाणी वापर संस्था क्र.८	२०९	४४४ ८१	४४० ३७
					९	पाणी वापर संस्था क्र.९	२५	७१ १३	७० ५०
	डावा ७	३२७	१ १०	१ १०	पाणी वापर संस्थेचे . .			१०८३	२६०३
	@ १७२५ मी.	३२२	२ ७४	२ ७४	एकूण क्षेत्र				२५७६
		३२१	२ ४५	२ ४५					
	एकूण . .		६ २९	६ २९					
	पुच्छ	३२७	१ ९०	१ ८८	गावनिहाय गोषवारा				
	@ १८०० मी.	३२३	२ १६	२ १५	डोंगरगाव मध्यम प्रकल्प, ता. राजुरा, जि. चंद्रपूर.				
		३२५	२ ४०	२ ३८	अ. क्र.	गावाचे नाव	खसरा एकूण संख्या	सि. सि. ए. आय.सी.ए.	
	एकूण . .		६ ४६	६ ४१	(१)	(२)	(३)	(४)	(५)
								हे. आर	हे. आर
					१	चिंचोली	८४	१९३ ००	१९१ ०५
					२	विरुर (रेल्वे)	२२७	४७६ ९०	४७१ ८५
					३	डोंगरगाव	८८	४६२ ५१	४५७ ७८
					४	तुम्गागुडा	७५	२४० ७२	२३८ २७
					५	धानोरा	२३८	३३९ १२	३३५ १२
					६	कवीठपेठ	१९५	४१४ ४१	४१० ८३
					७	सुब्बई	११	२४ ६३	२४ ४०
					८	चिंचोली	१६५	४५१ ८८	४४६ ८२
	पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .		७१ १३	७० ५०	पाणी वापर संस्थेचे . .			१०८३	२६०३
					एकूण क्षेत्र				२५७६
गावनिहाय गोषवारा									
प्रकल्पाचे नाव :-डोंगरगाव मध्यम प्रकल्प, ता. राजुरा, जि. चंद्रपूर					चंद्रपूर :				
पाणी वापर संस्था क्रमांक ९					दिनांक २९ सप्टेंबर २०१८.				
अ. क्र.	गावाचे नाव	खसरा	सि.सि.ए. आय.सी.ए.	शेरा	अ. ओ. सावरकर,				
		एकूण	सी.ए.		कार्यकारी अभियंता,				
		संख्या			चंद्रपूर मध्यम प्रकल्प विभाग क्र.१,				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	चंद्रपूर.				
		हे. आर	हे. आर						
१	चिंचोली	२५	७१ १३	७० ५०					
				चिंचोली उपलघु कालवा क्र. १					
	पाणी वापर संस्थेचे . .	२५	७१ १३	७० ५०					
	एकूण क्षेत्र								

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १००२.

SCHEDULE—Contd.

BY EXECUTIVE ENGINEER					(1)	(2)	(3)	(4)	(5)
MMISF ACT, 2005.								H.A.	H.A.
CORRIGENDUM						R-2	67	3 35	3 32
No.2532-Admn-3-WUA-Noti-3-Dongargaon-2018.—						@ 450 M.	75	0 85	0 84
The Executive Engineer, Chandrapur Medium Project, Division No. 1, Chandrapur's Notification regarding Dongargaon Medium Project, Tahsil Rajura, District Chandrapur delineates the areas of operation of Water Users Association (1 to 5 WUA) was published in the Maharashtra Government Gazette, Part I, Nagpur Divisional Supplement dated 21 st October 2010 on Page Nos. 1635-1669 at Serial Nos. 1084, 1085 and 8th June 2017 (6 to 9 WUA) on Page Nos. 1 to 29 at Serial Nos. 546 to 553.						Total . .		4 20	4 16
						L-2	74	1 94	1 92
						@ 240 M.	73	2 47	2 44
							71	1 47	1 46
							86	0 90	0 90
							85	0 42	0 41
						Total . .		7 20	7 13
						L-3	4	2 06	2 04
						@ 450 M.	69	1 38	1 37
							68	0 65	0 64
The said published Notifications have some corrections. Following Schedule read for corrections which notifications already published as above.							71	1 35	1 34
							74	0 35	0 35
							70	0 90	0 88
						Total . .		6 69	6 62
						R Add	68	2 35	2 33
						@ 640 M.	67	3 55	3 51
							63	1 42	1 41
							64	2 60	2 57
							66	2 95	2 92
							65	1 50	1 48
SCHEDULE						Total . .		14 37	14 22
						L-4	5	1 78	1 76
						@ 840 M.	6	0 91	0 90
							62	2 47	2 45
							4	2 06	2 04
						Total . .		7 22	7 15
						L-5	61	0 43	0 43
						@ 970 M.	8	2 01	1 99
							7	1 67	1 65
							62	0 25	0 25
Name of Project : Dongargaon Medium Project, Tah. Rajura, District Chandrapur Name of Proposed WUA's & its Address : W.U.A. No. 1, Tah. Rajura, Distt. Chandrapur.						Total . .		4 36	4 32
Main Canal/ Offtaking Survey C.C.A. I.C.A. Distributory/ (Outlet No.) No. Minor (1) (2) (3) (4) (5) H.A. H.A. Chinchala									
Chinchala L-1 99 0 50 0 49 Minor @ RD 90 M. 100 0 40 0 40 Offtaking 101 0 11 0 11 @R.D. 660 M. 102 0 30 0 30 of Main Canal 103 0 15 0 15 104 0 07 0 07 105 0 07 0 07 106 0 06 0 06 98 1 81 1 79 86 2 45 2 42 87 1 11 1 10 Total . . 7 03 6 96									
R-1 76 1 62 1 60 @ 300 M. 77 3 24 3 21 75 0 86 0 85 85 2 14 2 12 Total . . 7 86 7 78									

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
R-3	14		1 12	1 11
@ 1380 M.	13		2 91	2 88
	9		0 65	0 64
	11		1 75	1 73
	60		0 65	0 65
			-----	-----
	Total . .		7 08	7 01
			-----	-----
L-6	10		2 15	2 13
@ 1380 M.	9		1 88	1 86
	19		2 05	2 03
	12		3 98	3 94
			-----	-----
	Total . .		10 06	9 96
			-----	-----
L-7	17		1 85	1 83
@ 1730 M.	18		3 44	3 40
	20		3 34	3 31
	21		2 81	2 79
	22		0 92	0 90
			-----	-----
	Total . .		12 36	12 23
			-----	-----
R-4	15		3 33	3 31
@ 1590 M.	16		2 20	2 17
	53		1 74	1 72
	23		1 71	1 69
	22		2 00	1 98
			-----	-----
	Total . .		10 98	10 87
			-----	-----
R-5	32		0 80	0 79
@ 1870 M.	25		3 25	3 22
	26		0 61	0 60
	24		2 23	2 21
	27		1 52	1 50
			-----	-----
	Total . .		8 41	8 32
			-----	-----
L-8	30		2 80	2 78
@ 1910 M.	29		0 96	0 95
	28		1 15	1 14
	26		1 21	1 20
	27		0 85	0 83
			-----	-----
	Total . .		6 97	6 90
			-----	-----

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
L-9	39		1 09	1 08
@ 2250 M.	37		1 58	1 56
	26		1 21	1 20
	36		0 89	0 88
	35		1 63	1 60
	32		0 56	0 55
	31		4 12	4 10
			-----	-----
	Total . .		11 08	10 97
			-----	-----
L-10	40		1 65	1 60
@ 2640 M.	41		6 98	6 92
	42		1 17	1 16
	38		4 27	4 25
	39		0 72	0 71
			-----	-----
	Total . .		14 79	14 64
			-----	-----
R-6	43		3 46	3 44
@ 2250 M.	42		1 75	1 73
	34		2 65	2 63
	33		1 34	1 32
	32		1 90	1 87
			-----	-----
	Total . .		11 10	10 99
			-----	-----
L-11	321		3 65	3 60
@ 2790 M.	322		2 66	2 65
	323		2 47	2 44
			-----	-----
	Total . .		8 78	8 69
			-----	-----
R-7	280		0 74	0 73
@ 2790 M.	316		2 25	2 22
	319		1 24	1 22
	320		2 18	2 16
	279		0 54	0 55
	318		2 95	2 92
	321		0 32	0 32
			-----	-----
	Total . .		10 22	10 12
			-----	-----
L-12	337		1 76	1 74
@ 3030 M.	312		2 10	2 09
	313		0 27	0 27
	328		1 99	1 96
			-----	-----
	Total . .		6 12	6 06
			-----	-----

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.				H.A.	H.A.
Chinchala Sub-Minor No. 1 Offtaking @ R.D. 1010 M. of Chinchala Minor	R-8 @ 3030 M.	314	3 12	3 09	R-2 @ 135 M.	56	4 66	4 61	
		315	1 45	1 43		51	0 95	0 95	
		313	2 48	2 45		52	0 75	0 71	
		320	0 20	0 20		57	2 43	2 40	
		324	0 49	0 49		58	2 65	2 65	
		294	0 69	0 68		59	0 70	0 70	
			-----	-----			-----	-----	
	Total . .		8 43	8 34		Total . .	12 14	12 02	
			-----	-----			-----	-----	
	R-9 @ 3440 M.	310	3 20	3 18	R-3 @ 690 M.	51	4 26	4 22	
Tail @ 3740 M.		336	1 17	1 16		52	3 59	3 55	
		311	1 54	1 52		49	0 61	0 60	
		312	1 20	1 18			-----	-----	
			-----	-----		Total . .	8 46	8 37	
	Total . .		7 11	7 04			-----	-----	
			-----	-----		R-4 @ 730 M.	46	1 41	1 40
		353	1 03	1 02		49	5 51	5 45	
		360	0 98	0 97		48	1 44	1 42	
		309	3 24	3 19			-----	-----	
		338	2 79	2 76		Total . .	8 36	8 27	
Chinchala Sub-Minor No. 2 Offtaking @ R.D. 3075 M. of Chinchala Minor			-----	-----	L-2 @ 1260 M.	44	1 86	1 85	
		Total . .	8 04	7 94		45	2 94	2 91	
			-----	-----		46	3 13	3 09	
		Total . .	48 70	48 19			-----	-----	
			-----	-----		Total . .	7 93	7 85	
		Total . .	200 46	198 42			-----	-----	
			-----	-----	R-5 @ 1010 M.	50	6 45	6 40	
	R-1 @ 10 M.	58	3 10	3 07		46	2 40	2 36	
		59	1 25	1 24		45	0 78	0 77	
		64	0 70	0 72			-----	-----	
		63	0 95	0 91		Total . .	9 63	9 53	
			-----	-----			-----	-----	
			-----	-----		44	1 60	1 60	
			-----	-----			-----	-----	
		Total . .	6 00	5 94			-----	-----	
			-----	-----	Tail @ 1410 M.		-----	-----	
L-1 @ 10 M.		14	1 12	1 02			Virur		
		47	0 99	0 98		296	1 42	1 40	
		48	0 15	0 14		292	0 85	0 83	
		9	0 79	0 78		293	1 50	1 48	
		53	1 85	1 85		282	2 74	2 72	
		52	0 40	0 38			-----	-----	
		61	1 20	1 15		Total . .	6 51	6 43	
		54	0 75	0 73			-----	-----	
		55	0 70	0 69		Total . .	72 72	71 80	
		56	0 24	0 24			-----	-----	
Chinchala Sub-Minor No. 2 Offtaking @ R.D. 3075 M. of Chinchala Minor		60	3 50	3 43	R-1 @ 10 M.	337	2 95	2 93	
		59	0 40	0 40		336	1 96	1 94	
			-----	-----		312	1 80	1 78	
		Total . .	12 09	11 79		329	1 44	1 42	
			-----	-----		330	0 90	0 89	
			-----	-----		326	0 64	0 64	
			-----	-----		327	0 19	0 18	
			-----	-----			-----	-----	
			-----	-----		Total . .	9 88	9 78	
			-----	-----			-----	-----	

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
L-1	327	0 78	0 76	
@ 10 M.	327	1 02	1 01	
	325	2 40	2 38	
	330	0 59	0 58	
	329	0 38	0 36	
	324	2 12	2 10	
	321	2 51	2 49	
	332	3 87	3 85	
	Total . .	13 67	13 53	
		Virur		
L-2	333	3 05	3 02	
@ 390 M.	336	0 85	0 84	
	328	0 80	0 80	
	332	3 60	3 56	
	Total . .	8 30	8 22	
L-3	342	1 11	1 10	
@ 750 M.	343	3 02	2 99	
	334	3 30	3 27	
	335	1 74	1 72	
	Total . .	9 17	9 08	
R-2	349	0 63	0 62	
@ 750 M.	341	1 02	1 01	
	342	0 21	0 21	
	340	1 63	1 61	
	339	1 63	1 61	
	335	0 42	0 42	
	Total . .	5 54	5 48	
L-4	345	1 94	1 92	
@ 1110 M.	346	2 21	2 19	
	344	3 82	3 78	
	342	0 89	0 88	
	Total . .	8 86	8 77	
R-3	353	2 18	2 15	
@ 1110 M.	348	0 04	0 04	
	349	2 56	2 53	
	351	0 03	0 03	
	341	1 02	1 02	
	347	2 96	2 93	
	Total . .	8 79	8 70	

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
R-4	365	2 85	2 82	
@ 1395 M.	367	2 56	2 53	
	363	1 97	1 95	
	354	0 75	0 75	
	350	0 19	0 19	
	Total . .	8 32	8 24	
R-5	365	2 82	2 79	
@ 1730 M.	366	2 28	2 26	
	Total . .	5 10	5 05	
Tail	376	3 62	3 58	
@ 1740 M.	375	3 54	3 50	
	374	2 03	2 00	
	Total . .	9 19	9 08	
	Total . .	86 82	85 93	
		Chinchala		
Main Canal L-1	98/1	1 71	1 69	
@ 530 M.	98/2	2 10	2 08	
	106	2 10	2 08	
	109	0 35	0 35	
	110	0 61	0 60	
	113	0 14	0 14	
	117	3 20	3 17	
	115/2	1 60	1 58	
	114	1 50	1 48	
	115/1	2 40	2 38	
	91	5 90	5 83	
	92	0 90	0 89	
	93	0 40	0 40	
	94	0 90	0 89	
	95	3 40	3 37	
	Total . .	27 21	26 93	
L-2	77	3 30	3 26	
@ 840 M.	76	3 40	3 37	
	Total . .	6 70	6 63	
L-1	78	5 20	5 15	
@ 840 M.	79/2	2 13	2 11	
	Total . .	7 33	7 26	
	Total . .	41 24	40 82	
Total Area of WUA . .		401 24	396 97	

VILLAGE WISE ABSTRACT						SCHEDULE—Contd.				
Dongargaon Medium Project, Tah. Rajura, District Chandrapur						(1)	(2)	(3)	(4)	(5)
Society No. 1									H.A.	H.A.
Sr. No.	Name of Village	Total Survey No.	(C.C.A.)	(I.C.A.)	Remarks	R-2 @ 330 M.	103	2 94	2 92	
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)		102	2 40	2 38	
							99	1 32	1 30	
							112	2 34	2 31	
1	Chinchala	84	193 00	191 05	Chinchala Sub-Minor No. 1 and 2.		Total . .	9 00	8 91	
2	Virur (ST)	82	208 24	205 92	And Main Canal D.O.L.-1,2 & R-1.	Tail @ 630 M.	104	7 10	7 02	
	Total . .	166	401 24	396 97			Total . .	40 01	39 60	
SCHEDULE						Virur Minor L-1	110	1 14	1 13	
Name of Project : Dongargaon Medium Project, Tah. Rajura, District Chandrapur						No. 2 @ 210 M.	112	3 60	3 56	
Name of Proposed WUA's & its Address : W.U.A. No. 2, Tah. Rajura, Distt. Chandrapur.						Offtaking @ R.D. 2895 M. Of Main Canal	109	0 67	0 66	
Main Canal/ Distributory/ Minor	Offtaking (Outlet No.)	Survey No.	C.C.A.	I.C.A.			Total . .	5 41	5 35	
(1)	(2)	(3)	(4)	(5)		L-2 @ 420 M.	105	2 13	2 10	
			H.A.	H.A.			110	1 08	1 07	
							109	1 01	1 00	
							112	5 39	5 34	
							Total . .	9 61	9 51	
Virur Minor No. 1	L-1 @ 60 M.	103	0 24	0 22						
Offtaking @ R.D. 2155 M. of Main Canal		100	1 70	1 68						
		101	2 92	2 90						
		102	1 10	1 08		L-3 @ 810 M.	256	1 07	1 06	
		96	5 55	5 52			259	4 35	4 31	
		97	1 02	1 00			258	1 66	1 64	
							263	1 43	1 42	
		Total . .	12 53	12 40			262	1 73	1 71	
							260	1 56	1 54	
	R-1 @ 100 M.	112	1 26	1 25			261	1 74	1 72	
		99	2 12	2 11			255	1 39	1 38	
		98	0 67	0 66						
		100	0 48	0 47			Total . .	14 93	14 78	
		97	0 72	0 71						
		Total . .	5 25	5 20		L-4 @ 1300 M.	266	1 93	1 92	
							267	0 87	0 86	
	L-2 @ 100 M.	100	2 13	2 11			263	1 67	1 65	
		102	2 35	2 33			265	2 01	1 99	
		103	1 65	1 63			264	1 59	1 57	
		Total . .	6 13	6 07			Total . .	8 07	7 99	

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
L-5	275		1 38	1 37
@ 1450 M.	274		1 14	1 13
	268		2 06	2 04
	265		1 77	1 75
	Total . .		6 35	6 29
R-1	253		1 81	1 79
@ 420 M.	254		1 37	1 36
	252		2 57	2 54
		Dongargaon		
	106		0 32	0 32
	107		0 38	0 37
	Total . .		6 45	6 38
		Virur		
R-2	258		1 87	1 85
@ 810 M.	256		1 05	1 05
	257		6 56	6 49
	254		2 04	2 02
	255		0 70	0 69
	Total . .		12 22	12 10
R-3	272		2 01	1 99
@ 1300 M.	271		1 75	1 73
	270		1 80	1 79
	269		4 49	4 44
	Total . .		10 05	9 95
R-4	272		3 02	2 99
@ 1590 M.	274		0 76	0 75
	286		4 71	4 67
	269		0 66	0 65
	Total . .		9 15	9 06
R-6	296		1 43	1 42
@ 1980 M.	295		0 48	0 48
	291		3 07	3 04
	283		2 53	2 50
	284		2 37	2 35
	292		0 85	0 84
	282		2 74	2 71
	281		0 35	0 34
	Total . .		13 82	13 68

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
R-5	298		3 13	3 10
@ 1980 M.	299		0 09	0 09
	290		1 90	1 88
	289		2 79	2 76
	288		3 18	3 15
	215		0 57	0 56
	Total . .		11 66	11 54
L-7	353		4 39	4 34
@ 2860 M.	309		3 15	3 12
	307		2 08	2 06
	300		0 78	0 77
	305		0 89	0 88
	301		0 22	0 22
	310		3 15	3 12
	Total . .		14 66	14 51
L-8	354		3 01	2 98
@ 3000 M.	363		1 98	1 97
	362		0 97	0 95
	360		0 57	0 57
	355		1 03	1 02
	359		0 72	0 71
	Total . .		8 28	8 20
L-9	377		0 72	0 71
@ 3500 M.	376		3 64	3 60
	365		5 64	5 59
	Total . .		10 00	9 90
R-6	380		0 32	0 32
@ 3700 M.	381		1 68	1 66
	382		3 99	3 95
	378		2 85	2 82
	Total . .		8 84	8 75
R-7	387		3 33	3 30
@ 3950 M.	386		3 27	3 24
	385		1 42	1 41
	384		3 38	3 35
	422		1 10	1 09
	Total . .		12 50	12 39

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
L-6	25	220	2 18	
@ 1320 M.	19	2 00	2 00	
	8	1 50	1 48	
	21	2 57	2 54	
	20	1 63	1 60	
		-----	-----	
	Total . .	9 90	9 80	
		-----	-----	
L-2	30	1 89	1 87	
@ 1635 M.	31	2 66	2 63	
	33	0 45	0 44	
	34	1 82	1 80	
	18	0 66	0 65	
	27	3 02	2 99	
	28	2 52	2 50	
	29	2 18	2 16	
	18	0 44	0 44	
		-----	-----	
	Total . .	15 64	15 48	
		-----	-----	
L-7	18	2 19	2 17	
@ 1635 M.	9	4 56	4 51	
		-----	-----	
	Total . .	6 75	6 68	
		-----	-----	
L-8	15	9 00	8 91	
@ 1650 M.	16	4 70	4 65	
	17	7 50	7 42	
	18	1 95	1 93	
		-----	-----	
	Total . .	23 15	22 91	
		-----	-----	
L-9	36	3 16	3 13	
@ 1665 M.	35	4 28	4 24	
	34	2 21	2 18	
	17	7 98	7 90	
		-----	-----	
	Total . .	17 63	17 45	
		-----	-----	
L-10	35	4 12	4 08	
@ 2130 M.	36	3 09	3 06	
	37	2 11	2 09	
	32	3 76	3 72	
	38	1 85	1 83	
		-----	-----	
	Total . .	14 93	14 78	
		-----	-----	

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
T.O.	39	3 70	3 66	
@ 2670 M.	38	0 80	0 80	
	37	2 12	2 10	
	40	4 25	4 21	
	32	3 95	3 91	
		-----	-----	
	Total . .	14 82	14 68	
		-----	-----	
	Total . .	154 00	152 43	
		-----	-----	
Dongargaon R-1	2	0 98	0 97	
Minor No. 2 @ 30 M.	6	3 01	2 98	
(Offtaking	7	5 90	5 84	
@ R.D. 4680 M.				
of Main Canal				
		-----	-----	
	Total . .	9 89	9 79	
		-----	-----	
L-1	3	1 63	1 62	
@ 75 M.	4	2 65	2 62	
	3	3 99	3 95	
	6	4 03	3 98	
		-----	-----	
	Total . .	12 30	12 17	
		-----	-----	
L-2	4	2 25	2 23	
@ 600 M.	5	4 03	3 99	
	6	4 01	3 97	
	9	3 50	3 46	
		-----	-----	
	Total . .	13 79	13 65	
		-----	-----	
L-3	12	2 02	2 00	
@ 720 M.	11	1 95	1 93	
	8	2 64	2 61	
		-----	-----	
	Total . .	6 61	6 54	
		-----	-----	
R-2	12	4 33	4 29	
@ 720 M.	13	3 05	3 01	
	14	1 95	1 93	
		-----	-----	
	Total . .	9 33	9 23	
		-----	-----	
L-4	12	2 38	2 36	
@ 930 M.	11	1 85	1 83	
	10	1 50	1 48	
	16	3 62	3 58	
	18	1 62	1 60	
	14	3 09	3 06	
	15	3 10	3 07	
		-----	-----	
	Total . .	17 16	16 98	
		-----	-----	

SCHEDULE—Contd.					VILLAGE WISE ABSTRACT				
(1)	(2)	(3)	(4)	(5)	Dongargaon Medium Project, Tah. Rajura, District Chandrapur				
			H.A.	H.A.	Society No. 3				
					Sr. Name of	Total	C.C.A.	I.C.A.	Remarks
					No. Village	Survey			
					No.				
					(1)	(2)	(3)	(4)	(5)
								H.A.	H.A.
									(6)
	L-5	13	3 52	3 48	1 Dongargaon	31	284 08	281 19	Dongargaon
	@ 1080 M.	14	3 13	3 10					Minor No. 1, 2 &
		15	3 01	2 98					Main Canal D.O.R.
		17	1 92	1 90					2, 3
		19	3 00	2 97					
			-----	-----					
	Total . .		14 58	14 43					
			-----	-----					
	R-3	13	1 90	1 89					
	@ 1080 M.	15	9 45	9 36					
			-----	-----					
	Total . .		11 35	11 25					
			-----	-----					
	T.O.	20	0 29	0 29					
	@ 1340 M.	21	0 58	0 57					
		22	4 44	4 40					
			-----	-----					
	Total . .		5 31	5 26					
			-----	-----					
	Total . .		100 32	99 30					
			-----	-----					
Main Canal	R-2	6p	1 95	1 93					
	@ 3910 M.	6p	0 80	0 79					
		6p	0 75	1 73					
		6p	1 75	1 93					
		6p	1 95	1 93					
		6p	1 95	1 93					
			-----	-----					
	Total . .		10 35	10 24					
			-----	-----					
	R-3	6p	1 95	1 93					
	@ 4490 M.	6p	1 15	1 14					
		6p	1 90	1 88					
		6p	0 90	0 89					
		6p	1 95	1 93					
		6p	2 13	2 11					
		6p	2 22	2 20					
		6p	1 13	1 12					
		6p	0 75	0 75					
		6p	1 13	1 11					
		6p	1 10	1 10					
		6p	3 10	3 06					
			-----	-----					
	Total . .		19 41	19 28					
			-----	-----					
	Total . .		29 76	29 46					
			-----	-----					
	Total Area of WUA . .		284 08	281 19					
			-----	-----					

VILLAGE WISE ABSTRACT				
Dongargaon Medium Project, Tah. Rajura, District Chandrapur				
Society No. 3				
Sr. Name of	Total	C.C.A.	I.C.A.	Remarks
No. Village	Survey			
No.				
(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
1 Dongargaon	31	284 08	281 19	Dongargaon
				Minor No. 1, 2 &
				Main Canal D.O.R.
				2, 3
Total Area of	31	284 08	281 19	
WUA . .				

SCHEDULE				
Name of Project : Dongargaon Medium Project, Tah. Rajura, District Chandrapur				
Name of Proposed WUA's & its Address : W.U.A. No. 4,				
Main Canal/	Offtaking	Villagewise & Surveywise		
Distributory/	(Outlet No.)	WUA's Area		
Irrigation				
Minor		Survey	C.C.A.	I.C.A.
		No.		
(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
Dongargaon				
Subai	L-1 @ 1110 M.	70	1 80	1 78
Chincholi		71	2 37	2 35
Minor		68	0 90	0 89
offtaking @		69	4 65	4 60
R.D. 1300 M.		67	2 15	2 13
on Main		65	0 58	0 58
Canal From		66	0 70	0 70
0 to 5490 M.		64	1 30	1 27
			-----	-----
		Total . .	14 45	14 30
			-----	-----
	L-2 @ 1230 M.	59	4 00	3 96
		58	1 90	1 88
		63	1 65	1 63
		60	1 75	1 74
			-----	-----
		Total . .	9 30	9 21
			-----	-----
	R-1 @ 1230 M.	61	1 15	1 14
		62	0 95	0 94
		60	2 53	2 50
			-----	-----
		Total . .	4 63	4 58
			-----	-----

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
LAdd @	56		1 30	1 27
@ 1830 M.	58		1 36	1 36
			-----	-----
Total	..		2 66	2 63
			-----	-----
R-1 @ 2010 M.	42		2 30	2 27
	41		3 00	2 97
	43		3 40	3 37
	44		4 00	3 96
			-----	-----
Total	..		12 70	12 57
			-----	-----
L-3 @ 2250 M.	52		1 19	1 18
	57		2 35	2 32
			-----	-----
Total	..		3 54	3 50
			-----	-----
L-4 @ 2430 M.	28		3 00	2 97
	29		2 50	2 47
			-----	-----
Total	..		5 50	5 44
			-----	-----
R- 3 @ 2430 M.	42		3 20	3 17
	49		1 50	1 48
	51		1 50	1 48
	50		2 00	1 98
			-----	-----
Total	..		8 20	8 11
			-----	-----
			Tummgudda	
RAd@ 2910 M.	49		2 00	1 98
	50		1 00	1 00
			-----	-----
Total	..		3 00	2 97
			-----	-----
			Dongargaon	
L Ad	49		2 00	1 98
@ 3035 M.	52		3 10	3 07
	74		1 00	0 99
	75		1 50	1 48
			-----	-----
Total	..		7 60	7 52
			-----	-----
L-5 @ 3305 M.	48		3 95	3 95
	54		6 00	5 90
			-----	-----
Total	..		9 95	9 85
			-----	-----

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
R-4 @ 3305 M.	72		4 90	4 85
	71		3 75	3 71
	53		0 53	0 53
			-----	-----
Total	..		9 18	9 09
			-----	-----
L Ad @	13		2 90	2 87
3690 M.	14		2 80	2 77
	15		2 75	2 72
	16		2 65	2 62
	47		3 10	3 07
	37		0 92	0 91
			-----	-----
Total	..		15 12	14 96
			-----	-----
L Ad @	65		0 70	0 70
4440 M.	36		1 60	1 60
	37		1 60	1 60
	30		8 30	8 30
	32		4 00	3 83
			-----	-----
Total	..		16 20	16 03
			-----	-----
L-6 @ 4470 M.	62		0 70	0 70
	64		1 60	1 60
	63		1 60	1 60
	93		8 30	8 30
	66		4 00	3 83
			-----	-----
Total	..		16 20	16 03
			-----	-----
L-7 @ 5210 M.	138		4 28	4 24
	103		3 44	3 40
	95		0 68	0 67
	94		1 36	1 35
			-----	-----
Total	..		9 76	9 66
			-----	-----
R- 5 @	95		0 66	0 65
5235 M.	96		3 20	3 17
	101		1 25	1 24
	102		1 25	1 24
			-----	-----
Total	..		6 36	6 30
			-----	-----
Direct lift L/S	69		6 40	6 33
	68		3 00	2 97
	66		3 40	3 37
	59		6 25	6 19
			-----	-----
Total	..		19 05	18 86
			-----	-----

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.				H.A.	H.A.
	Direct lift R/S	81	1 20	1 19			56	1 70	1 68
		78	3 58	3 54				-----	-----
		76/1	3 00	2 97			Total . .	6 48	6 41
		80	1 98	1 98				-----	-----
		82	1 50	1 49					
			-----	-----		L-3 @ 390 M.	41	2 95	2 92
		Total . .	11 26	11 17			42	1 05	1 04
			-----	-----			43	0 50	0 49
		Total . .	184 66	182 78			44	0 40	0 40
			-----	-----			45	3 00	2 97
								-----	-----
	Tummadudda						Total . .	7 90	7 82
Tummadudda		54	1 57	1 55				-----	-----
Sub-Minor	L-1 @ 60	54	2 52	2 49		L-2 @ 3090 M.	40/1	1 78	1 76
No.1 Offtak-	R-1@60	47	2 21	2 19			39	2 05	2 03
ing @ R.D.	L-2 @ 150	48	5 10	5 05				-----	-----
3320 M. of		30	3 35	3 32			Total . .	3 83	3 79
Subai Chincholi			-----	-----				-----	-----
Minor		Total . .	10 66	10 56			38	1 10	1 09
			-----	-----			36	0 35	0 35
	R-2 @ 150 M.	47	3 32	3 29		L-4 @ 545 M.	37	0 55	0 54
	L-3 @ 450 M.	31	0 39	0 39			35	0 73	0 72
		30	3 35	3 32			44	0 73	0 72
			-----	-----			43	0 50	0 49
		Total . .	3 74	3 71				-----	-----
			-----	-----			Total . .	3 96	3 91
	R-3 @ 450 M.	29	2 57	2 54				-----	-----
		31	2 17	2 15		Tail @ 700 M.	38	2 1	2 08
			-----	-----			25	1 48	1 46
		Total . .	4 74	4 69			24	2 28	2 26
			-----	-----			33	1 05	1 04
	Tail @ 715 M.	23	4 06	4 01			34	0 94	0 93
			-----	-----			27	0 40	0 40
		Total . .	30 61	30 30			28	0 60	0 59
			-----	-----			19	0 40	0 40
								-----	-----
	Tummadudda						Total . .	9 25	9 16
Sub-Minor	L-1 @ 185 M.	68	4 80	4 75				-----	-----
No.2 Offtak-		69	1 70	1 68			Total . .	50 70	50 16
ing @ R.D.		58	2 55	2 52				-----	-----
4220 M. of		57	2 54	2 51		Tummadudda L-1 @ 35 M.	96	0 60	0 59
Subai Chin-		56	0 85	0 84		Sub Minor No. 3	95	1 10	1 09
Choli Minor			-----	-----		Offtaking @ R.D.	103/3	1 98	1 96
		Total . .	12 44	12 30		5160 M. of Subai		-----	-----
			-----	-----		Chincholi Minor	Total . .	3 68	3 64
								-----	-----
	R-1 @ 185 M.	59/1	6 84	6 77		L-2 @ 240 M.	96	2 60	2 57
	L-2 @ 310 M.	58	2 68	2 65			97	1 25	1 24
		57	2 10	2 08			100	0 65	0 64

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
		101	0 40	0 40
		102	0 50	0 49
		Total . .	5 40	5 34
R-1 @ 240 M.	98	0 32	0 32	
	99	0 54	0 53	
	100	0 42	0 42	
	101	0 41	0 41	
	102	0 42	0 42	
	Total . .	2 11	2 10	
L-3 @ 405 M.	97	1 65	1 63	
	98	0 40	0 40	
	99	0 55	0 54	
	Total . .	2 60	2 57	
Tail @ 660 M.	98	0 35	0 35	
	134	2 60	2 57	
	138	11 19	11 09	
	135	2 60	2 57	
	136	2 60	2 57	
	137	2 60	2 57	
	Total . .	21 94	21 72	
	Total . .	35 73	35 37	
Total Area of WUA . .		301 70	298 61	

VILLAGEWISE ABSTRACT

Dongargaon Medium Project, Tah. Rajura,
Distt. Chandrapur
Society No. 4

Sr. No.	Name of Village	Total Survey No.	C.C.A.	I.C.A.	Remarks
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
			H.A.	H.A.	
1	Dongargaon	27	60 98	60 34	Subai Chincholi Minor from R.D. 0 to 5490 M.
2	Tummadudda	75	240 72	238 27	Tummadudda Sub-Minor No. 1, 2 & 3
Total Area of WUA . .	102	301 70	298 61		

SCHEDULE

Name of Project : Dongargaon Medium Project,
Tah. Rajura, District Chandrapur

Name of Proposed WUA's & its Address : W.U.A.
No. 5, Tah. Rajura, Distt. Chandrapur.

Main Canal/ Distributory/ Minor	Offtaking (Outlet No.)	Villagewise & Surveywise WUA's Area		
(1)	(2)	Survey No.	C.C.A. H.A.	I.C.A. H.A.
Desaipeth Minor		67	0 80	0 79
Offtaking @ R-1 @ 325 M.		68	0 60	0 59
R.D. 590 M.		69	3 15	3 12
of Dhanora		70	1 30	1 29
Distributory		Total . .	5 85	5 79
R-2 @ 480 M.		68	2 55	2 52
		70	1 35	1 34
		72	1 60	1 58
		Total . .	5 50	5 44
R-3 @ 630 M.		71	3 15	3 12
		73	3 15	3 12
		74	3 20	3 17
		70	1 35	1 34
		Total . .	10 85	10 75
L-1 @ 780 M.		70	4 80	4 75
		70	1 35	1 34
R-4 @ 780 M.		77	2 90	2 87
		76	0 6	0 59
		Total . .	4 85	4 80
L-2 @ 870 M.		79	0 60	0 59
		77	0 30	0 30
		78	3 15	3 12
		Total . .	4 05	4 01
R-5 @ 870 M.		76	2 25	2 23
		75	2 55	2 52
		Total . .	4 80	4 75
		76	0 30	0 30
		75	0 30	0 30
L-3 @ 990 M.		79	2 55	2 52

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.				H.A.	H.A.
		81	0 50	0 49			330	1 46	1 45
		80	1 75	1 73			329	0 76	0 75
			-----	-----			331	3 60	3 56
		Total . .	5 40	5 34			Total . .	10 78	10 66
			-----	-----				-----	-----
		81	1 25	1 24					
	Tail @ 1350 M.	82	5 70	5 64		L-2 @ 640 M.	320/2	2 12	2 10
		75	0 30	0 30			322	2 05	2 03
			-----	-----			323	1 55	1 53
		Total . .	7 25	7 18			Total . .	5 72	5 66
			-----	-----				-----	-----
		Total . .	53 35	52 81					
			-----	-----					
			Dhanora			Direct Lift	311	1 40	1 39
							309	0 65	0 64
Dhanora	R-1 @ 180 M.	306	0 96	0 95			306	1 42	1 41
Minor No. 1		310	0 49	0 49			320	3 95	3 91
Offtaking @		313	0 66	0 65			310	1 60	1 58
R.D. 3390 M.		312	0 32	0 32			Total . .	9 02	8 93
of Dhanora		302	4 83	4 78				-----	-----
Distributory		303	0 14	0 14				Virur	
		304	2 41	2 39		R-4 @ 1050 M.	2081	1 01	1 00
		301	0 46	0 46			208/2	0 85	0 84
		300	0 50	0 49			206	4 54	4 49
		332	5 79	5 73			90	1 08	1 07
		334	3 44	3 40			89	1 76	1 74
			-----	-----			91	0 41	0 41
		Total . .	20 00	19 80			92	0 37	0 37
			-----	-----			205	0 97	0 96
							Total . .	10 99	10 88
								-----	-----
	R-2 @ 470 M.	331	1 21	1 20					
		330	1 44	1 43					
		313	1 95	1 93					
		312	0 94	0 93		R-5 @ 1230 M.	209	1 49	1 47
		310	0 49	0 49			207	2 92	2 89
		311	0 59	0 58			203	0 94	0 93
		314	1 93	1 91			Total . .	5 35	5 29
		315	1 18	1 17				-----	-----
		Total . .	9 73	9 64					
			-----	-----					
	L-1 @ 470 M.	323	0 96	0 95		L-3 @ 1230 M.	212	0 23	0 23
		315	0 40	0 40			213	0 51	0 50
		317	1 67	1 65			214	0 70	0 69
		320/1	2 90	2 87			215/1	1 00	0 99
			-----	-----			215/2	1 00	0 99
		Total . .	5 93	5 87			215/3	1 00	0 99
			-----	-----			215/4	1 00	0 99
							216/1	0 90	0 89
							216/2	1 10	1 09
							216/3	0 90	0 89
							Total . .	8 34	8 25
								-----	-----
	R-3 @ 640 M.	323	1 94	1 92					
		324	0 67	0 66					
		327	1 62	1 60					
		326	0 73	0 72					

R-6 @ 1310 M.	209	0 99	0 98	R-8 @ 2040 M.	232	0 90	0 89
	210	1 52	1 50		179	0 35	0 35
	202	2 13	2 11		183	0 07	0 07
	201	1 07	1 06		184	0 04	0 03
	197	1 03	1 02		186	0 04	0 03
	200	1 42	1 41				
	199	0 76	0 75				
	198	0 77	0 76		Total . .	11 57	11 45
	196	1 11	1 10				
	225	0 40	0 40				
	224	1 19	1 18				
	211	0 59	0 58				
	Total . .	12 98	12 85				
L-4 @ 1310 M.	211	0 59	0 58		191	2 07	2 05
	212	1 09	1 08		101	2 61	2 58
	213	0 88	0 87		100	2 44	2 42
	217	0 23	0 23		99	1 61	1 59
	218	0 23	0 23		97	2 98	2 95
	219	0 32	0 32		177	0 18	0 18
	220	0 32	0 32		178	0 18	0 18
	221	0 32	0 32		181	0 72	0 71
	222	0 21	0 21		96	1 21	1 20
	Total . .	4 19	4 16		Total . .	14 00	13 86
R-7 @ 1830 M.	195	3 04	3 01	L-6 @ 2040 M.	193	0 48	0 48
	197	3 60	3 56		194	0 12	0 12
	201	1 07	1 06		187	1 44	1 43
	191	1 18	1 17		188	1 06	1 05
	202	0 50	0 49		189	1 64	1 62
	99	0 41	0 41		190	4 94	4 89
	100	0 61	0 60		185	3 79	3 75
	98	4 17	4 13		186	0 87	0 86
	96	1 00	0 99		184	2 02	2 00
	95	0 70	0 69		183	2 58	2 55
	94	1 49	1 47		182	1 89	1 87
	93	0 23	0 23				
	204	0 66	0 65				
		Total . .	18 66		18 46		Total . .
L-5 @ 1830 M.	226	2 86	2 83	T.O.L. @ 2310 M.	105	0 73	0 72
	193	0 25	0 25		104	1 15	1 14
	194	0 26	0 26		106	0 31	0 31
	192	1 30	1 29		109	0 36	0 36
	181	0 36	0 36		111	0 37	0 37
	178	0 18	0 18		112	0 36	0 36
	177	0 18	0 18		110	0 36	0 36
	180	0 64	0 63		108	0 35	0 35
	227	2 72	2 69		107	0 36	0 35
	228	1 35	1 34		113	0 35	0 34
	182	0 07	0 07				
						Total . .	4 70

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4) H.A.	(5) H.A.
	T.O.R. @ 2310 M.	102 103 101 100	0 78 1 90 1 74 1 62	0 77 1 88 1 72 1 60
		Total . .	6 04	5 97
		Total . .	178 83	177 01
	Total Area of WUA . .	232 18	229 82	

VILLAGEWISE ABSTRACT

Dongargaon Medium Project, Tah. Rajura
Distt. Chandrapur

Society No. 5

Sr. No.	Name of Village	Total Survey No.	(C.C.A.) (4)	(I.C.A.) (5)	Remarks
(1)	(2)	(3)	(4) H.A.	(5) H.A.	(6)
1	Dhanora	28	61 18	60 56	Desaipeth Minor & Dhanora Minor No. 1
2	Kawithpeth	16	53 35	52 81	
3	Virur (ST)	76	117 65	116 45	
	Total Area of WUA . .	120	232 18	229 82	

SCHEDULE

Name of Project : Dongargaon Medium Project, Tah.
Rajura, District Chandrapur

Name of Proposed WUA's & its Address : W.U.A.
No. 6, Tah. Rajura, Distt. Chandrapur.

Main Canal/
Distributory/
Minor

Offtaking
(Outlet No.)

Villagewise & Surveywise
Irrigation

Survey C.C.A. I.C.A.
No.

(1)	(2)	(3)	(4) H.A.	(5) H.A.
			Subai	
Subai Chincholi		90	0 87	0 86
Minor offtaking @		80	0 54	0 53
R.D.1300 M.	R-8@	81	1 80	1 78
on Main Canal	5640 M.	79	0 45	0 45
from 5490 to 9255 M.				
		Total . .	3 66	3 62

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4) H.A.	(5) H.A.
	L-8 @ 7530 M.	73 90 91 92	3 25 2 28 0 48 3 30	3 22 2 26 0 48 3 27
		Total . .	9 31	9 23
	L-9 @ 5865 M.	78 76 75 74	1 00 2 00 2 00 2 00	0 99 1 98 1 98 1 98
		Total . .	7 00	6 93
	R-9 @ 5865 M.	90 80 81 79	0 87 0 54 1 80 1 45	0 86 0 53 1 78 1 45
		Total . .	4 66	4 62
		Total . .	24 63	24 40
	Chincholi Bk.			
	L-9 @ 7350 M.	335 234 236 261 262 266	1 39 3 26 2 38 2 69 5 02 1 38	1 48 3 23 2 36 2 66 4 97 1 29
		Total . .	16 12	15 99
	L-11 @ 8210 M.	229 226 228 225	3 16 0 14 3 10 1 88	3 13 0 13 3 07 1 86
		Total . .	8 28	8 19
	L-12 @ 8580 M.	208 209 207	3 02 1 80 3 58	2 98 1 78 3 55
		Total . .	8 40	8 31
	L-13 @ 8910 M.	200 201	8 84 0 92	8 75 0 91
		Total . .	9 76	9 66

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4) H.A.	(5) H.A.	(1)	(2)	(3)	(4) H.A.	(5) H.A.
	L-13 @ 9050 M.	201 199	0 66 1 85	0 65 1 83			238 240 241 264	2 59 1 04 1 26 0 38	2 56 1 03 1 25 0 38
		Total . .	2 51	2 48			Total . .	13 34	13 21
	R-10 @ 9210 M.	199 198 197 196	1 85 2 02 3 50 3 38	1 83 2 00 3 46 3 35		L-2 @ 390 M	239 271 269 268 240 241 264	3 77 1 04 2 15 2 12 1 55 1 88 0 51	3 73 1 03 2 13 2 10 1 53 1 86 0 50
		Total . .	10 75	10 64			Total . .	13 02	12 88
	R-10 @ 9210 M.	189 190 181 180 187 186	1 62 0 78 2 60 1 89 2 58 0 79	1 60 0 77 2 57 1 87 2 55 0 78		R-3 @ 750 M.	264 242 243 262 263 258	1 03 4 02 0 92 2 47 0 54 1 10	1 02 3 98 0 91 2 44 0 53 1 09
		Total . .	10 26	10 14			Total . .	10 08	9 97
	T.O.L. @ 94500 M.	194 192 193	2 31 1 65 4 62	2 29 1 63 4 57		L-3 @ 750 M.	264 263 258 257 256 259 260 261 266 267 265	0 65 0 82 1 10 2 19 1 36 1 14 1 14 1 29 1 37 1 23	0 64 0 81 1 09 2 17 1 35 1 13 1 13 1 28 1 36 1 22
		Total . .	8 58	8 49			Total . .	13 43	13 31
		Total . .	99 29	98 30		R-4 @ 1110 M.	246 244 258 262 242 243 216	0 85 6 73 1 10 1 65 1 34 0 92 1 08	0 84 6 66 1 09 1 63 1 33 0 91 1 07
		Total . .	6 50	6 43			Total . .	13 67	13 53
	R-2 @ 390 M.	237 233 232 222 220 221	1 55 1 30 1 04 2 14 1 05 0 99	1 53 1 29 1 03 2 12 1 04 0 98					
Subai	R-1	230	0 65	0 64					
Chincholi	@ 60 M.	234	2 34	2 32					
Sub-Minor 2,		237	0 78	0 77					
Offtaking		233	1 30	1 29					
@ R.D. 7355 M.		232	1 55	1 53					
of Subai		231	2 07	2 05					
Chincholi									
Sub Minor									
		Total . .	8 69	8 60					
	L-1 @ 60 M.	230 234 236 239 271	0 65 0 26 0 98 2 51 2 10	0 64 0 26 0 97 2 48 2 08					
		Total . .	6 50	6 43					
	R-2 @ 390 M.	237 233 232 222 220 221	1 55 1 30 1 04 2 14 1 05 0 99	1 53 1 29 1 03 2 12 1 04 0 98					

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4) H.A.	(5) H.A.	(1)	(2)	(3)	(4) H.A.	(5) H.A.
L-4		246	1 26	1 25	Subai	L-1	210	0 98	0 97
@ 1110 M.		247	2 96	2 93	Chincholi	@ 170 M.	211	1 61	1 59
		248	1 38	1 37	Sub Minor-3		219	1 35	1 34
		249	2 13	2 11	(Offtaking		223	1 73	1 71
		252	2 11	2 09	@ R.D. 8400 M.		224	1 73	1 71
		253	0 54	0 53	of Subai Chincholi		227	0 83	0 82
		254	0 48	0 48	Sub Minor)				
		255	2 65	2 62			Total . .	8 23	8 14
		256	1 36	1 35					
		258	2 22	2 20		R-1	210	1 43	1 42
						@ 170 M.	208	3 30	3 27
							207	3 63	3 59
		Total . .	17 09	16 93			211	1 15	1 14
							213	1 46	1 45
							212	2 91	2 88
T.O.L.		245	0 08	0 08			218	1 11	1 10
@ 1650 M.		156	7 55	7 47			214	0 89	0 88
		157	2 52	2 49					
		158	5 12	5 07			Total . .	15 88	15 73
		Total . .	15 27	15 11		L-2	213	0 65	0 64
						@ 480 M.	218	2 66	2 63
							217/1,2	5 12	5 07
T.O.R.		159	1 41	1 40			216	3 21	3 18
@ 1650 M.		160	2 60	2 57			215	3 08	3 05
		161	1 97	1 95			214	0 65	0 64
		162	1 11	1 10					
		163	3 85	3 85			Total . .	15 37	15 21
		164	0 69	0 68					
		166	2 52	2 49		L-3	175	0 14	0 14
						@ 780 M.	174	3 23	3 20
		Total . .	14 15	14 04			168	3 13	3 10
							167	0 42	0 42
							165	1 45	1 44
							169	0 75	0 74
By Lift		284	1 15	1 14					
		283	2 36	2 34			Total . .	9 12	9 04
		281	2 05	2 03					
		276	2 32	2 30		R-2	174	3 32	3 29
		280	4 12	4 09		@ 780 M.	176	0 75	0 74
							177	7 35	7 28
		Total . .	12 00	11 90			178	3 23	3 20
							180	1 68	1 66
		Total . .	137 24	135 91			Total . .	16 33	16 17

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4) H.A.	(5) H.A.	(1)	(2)	(3)	(4) H.A.	(5) H.A.
	T.O.R.	173	1 99	1 98		L-1	333	3 58	3 54
	@ 1015 M.	170	2 67	2 64		@ 25 M.	295	0 50	0 49
		171	2 52	2 49			301	1 62	1 60
		172	3 85	3 80			294	1 14	1 13
		179	1 62	1 60			293	0 65	0 64
		181	2 50	2 50				-----	-----
		182	3 12	3 09			Total . .	7 49	7 40
		180	1 90	1 77				-----	-----
	Total . .		20 17	19 87		R-2	281	0 43	0 43
			-----	-----		@ 750 M.	279	0 92	0 91
	Total . .	85 10	84 16				282	0 94	0 93
			-----	-----			288	1 11	1 10
	Total Area of WUA . .	321 63	318 37				290	0 82	0 81
			-----	-----			286	1 01	1 00
							278	0 54	0 53
							284	0 28	0 28
							285	0 26	0 26
							283	1 65	1 63
								-----	-----
						Total . .	7 96	7 88	
							-----	-----	
						L-2	354	3 06	3 03
						@ 750 M.	355	1 99	1 97
							356	0 80	0 79
							357	0 46	0 45
							358	1 48	1 46
							359	0 95	0 94
							360	1 35	1 34
							352	1 30	1 29
							350	1 16	1 15
							293	0 65	0 64
							289	0 78	0 76
							361	3 16	3 13
							347	2 42	2 40
							348	1 77	1 75
							349	0 35	0 35
								-----	-----
						Total . .	21 68	21 45	
							-----	-----	
						L-3	362	2 40	2 38
						@ 1230 M.	365	2 26	2 24
							366	1 46	1 44
							367	2 19	2 17
							368	2 10	2 07
							369	1 14	1 12
							370	0 90	0 89
							371	2 10	2 07
							372	2 34	2 33
							374	2 15	2 13
								-----	-----
						Total . .	19 04	18 84	
							-----	-----	

VILLAGEWISE ABSTRACT

Dongargaon Medium Project, Tah. Rajura,
Distt. Chandrapur

Society No. 6

Sr. No.	Name of Village	Total Survey No.	C.C.A.	I.C.A.	Remarks
(1)	(2)	(3)	(4) H.A.	(5) H.A.	(6)
1	Subai	11	24 63	24 40	Subai Chincholi
2	Chincholi	110	297 00	293 97	Minor R.D.
					5490 M. to 9255 M. @ Subai Chincholi Sub Minor No.
Total Area of WUA . .		121	321 63	318 37	

SCHEDULE

Name of Project : Dongargaon Medium Project,
Tah. Rajura, Distt. Chandrapur**Name of Proposed WUA's & its Address :** W.U.A.
No. 7, Tah. Rajura, Distt. Chandrapur

Main Canal/ Distributory/ Minor	Offtaking (Outlet No.)	Villagewise & Surveywise Irrigation		
		Survey No.	C.C.A.	I.C.A.
(1)	(2)	(3)	(4) H.A.	(5) H.A.
			Dhanora	
Dhanora	R-1	310	1 71	1 69
Minor No. 1	@ 25 M.	297	0 71	0 70
(Offtaking		300	0 75	0 74
@ R.D. 3390 M.				
of Dhanora				
Distributory)				
		Total . .	3 17	3 13

	L-3	362	2 40	2 38
	@ 1230 M.	365	2 26	2 24
		366	1 46	1 44
		367	2 19	2 17
		368	2 10	2 07
		369	1 14	1 12
		370	0 90	0 89
		371	2 10	2 07
		372	2 34	2 33
		374	2 15	2 13
			-----	-----
	Total . .	19 04	18 84	
			-----	-----

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4) H.A.	(5) H.A.	(1)	(2)	(3)	(4) H.A.	(5) H.A.
R-3		386	0 99	0 98	L-6		148	1 96	1 94
@ 1410 M.		388	0 29	0 29	@ 2370 M.		149	3 82	3 78
		269	1 66	1 65			150	2 10	2 08
		268	0 58	0 57			151	2 13	2 11
		267	0 58	0 57			152	1 30	1 28
		389	1 59	1 58			155	1 30	1 29
			-----	-----			156	2 18	2 15
		Total . .	5 69	5 64			153	0 46	0 46
			-----	-----			154	0 33	0 32
L-4		1	1 52	1 50			Total . .	15 58	15 41
@ 1800 M.		2	0 18	0 18	L-7		157	1 05	1 04
		3	0 17	0 17	@ 2460 M.		158	0 82	0 82
		4	0 07	0 07			159	0 48	0 48
		5	0 18	0 17			160	1 73	1 71
		6	0 21	0 21			161	1 50	1 49
		105	0 92	0 91			162	1 14	1 13
		114	1 11	1 10			163	1 24	1 23
		117	0 97	0 96			172	1 12	1 11
		115	0 19	0 19			164	0 44	0 44
		7	0 25	0 25			165	0 22	0 22
		8	0 73	0 72			166	0 04	0 04
		9	0 44	0 44			167	0 05	0 05
		10	0 80	0 79			168	0 12	0 12
		11	0 30	0 30			169	1 09	1 08
		12	1 60	1 58			170	1 66	1 64
		13	2 10	2 07			171	2 20	2 18
			-----	-----			Total . .	14 90	14 78
		Total . .	11 74	11 61	R-4		206	0 14	0 13
			-----	-----	@ 2970 M.		200	0 53	0 53
L-5		108	0 34	0 34			201	0 43	0 43
@ 2070 M.		109	0 90	0 89			208	1 50	1 48
		110	0 65	0 64			209	1 10	1 08
		111	0 14	0 13			279	0 58	0 58
		112	0 56	0 55			Total . .	4 28	4 23
		113	0 74	0 74	L-8		200	0 42	0 42
		130	0 80	0 79	@ 2970 M.		206	0 10	0 10
		131	1 15	1 14			207	1 28	1 27
		132	0 93	0 92			118	0 94	0 93
		133	1 16	1 15			197	1 46	1 44
		134	2 18	2 15			171	1 10	1 08
		139	0 83	0 82			196	1 01	1 00
		146	1 20	1 18			195	0 18	0 17
		147	1 68	1 66			208	0 50	0 49
			-----	-----			173	0 29	0 29
		Total . .	13 26	13 10			157	0 83	0 83
			-----	-----			159	0 24	0 24
							Total . .	8 35	8 26

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4) H.A.	(5) H.A.	(1)	(2)	(3)	(4) H.A.	(5) H.A.
Dhanora Minor No. 2 (Offtaking @ R.D. 3390 M. of Dhanora Distributory)	L-8 @ 3000 M.	173	1 15	1 14			23	0 45	0 45
		176	2 11	2 09			24	1 73	1 71
		177	3 41	3 37			27	1 51	1 49
		178	3 53	3 49			28	2 42	2 40
		179	0 73	0 72			29	1 74	1 72
		180	0 75	0 74			45	0 97	0 96
		181	2 08	2 06			44	1 73	1 71
		194	0 41	0 40					
		195	0 69	0 68			Total . .	13 38	13 26
		196	2 36	2 34					
		Total . .	17 22	17 03					
	Tail @ 3060 M.	182	3 09	3 06					
		183	2 74	2 71					
		184	0 86	0 86					
		191	0 25	0 25					
		192	1 21	1 20					
		193	0 97	0 97					
		194	1 02	1 01					
		Total . .	10 14	10 06					
		Total . .	160 50	158 82					
Dhanora Minor No. 2 (Offtaking @ R.D. 3390 M. of Dhanora Distributory)	L-1 @ 60 M.	379	1 25	1 24					
		Total . .	1 25	1 24					
	R-1 @ 60 M.	380	0 47	0 47					
		381	0 22	0 22					
		383	0 15	0 15					
		384	0 11	0 11					
		Total . .	0 95	0 95					
	R-2 @ 150 M.	18	0 74	0 61					
		17	0 20	0 17					
		16	0 26	0 20					
		15	0 13	0 10					
		14	0 13	0 10					
		20	0 71	0 55					
		21	0 39	0 32					
		Total . .	2 56	2 05					
	L-2 @ 150 M.	378	0 28	0 28					
		377	0 46	0 46					
		26	1 23	1 22					
		19	0 45	0 45					
		25	0 41	0 41					
Dhanora Minor No. 2 (Offtaking @ R.D. 3390 M. of Dhanora Distributory)	L-3 @ 680 M.								
	R-4 @ 680 M.	33	1 33	1 32					
		32	1 45	1 44					
		31	2 80	2 77					
		42	1 32	1 31					
		30	1 50	1 48					
		Total . .	8 40	8 32					
	L-4 @ 690 M.	34	1 28	1 27					
		39	6 36	6 30					
		Total . .	7 64	7 57					
	R-5 @ 915 M.	34	1 28	1 27					
		11	0 44	0 44					
		10	1 19	1 18					
		105	1 18	1 17					
		Total . .	4 09	4 06					
	L-5 @ 915 M.	35	0 33	0 33					
		37	1 56	1 54					
		38	4 42	4 37					
		36	3 38	3 35					
		Total . .	9 69	9 59					

SCHEDULE—Contd.					VILLAGE WISE ABSTRACT				
(1)	(2)	(3)	(4)	(5)	Dongargaon Medium Project, Tah. Rajura, District Chandrapur				
			H.A.	H.A.	Society No. 7				
					Sr. No.	Name of Village	Total Survey No.	(C.C.A.) (I.C.A.)	Remarks
					(1)	(2)	(3)	(4)	(5)
								H.A.	H.A.
L-6 @ 1080 M.	36	0 33	0 33		1	Dhanora	210	277 94	274 56
	104	0 71	0 70						
	93	0 50	0 49						
	54	0 20	0 20						
	92	1 22	1 21						
	91	1 20	1 19						
	90	3 62	3 58						
	89	0 25	0 25						
	80	2 57	2 54						
	85	1 65	1 63						
	88	0 78	0 77						
	86	0 20	0 20						
	87	0 07	0 07						
	83	0 86	0 85						
	82	1 04	1 03						
	81	1 19	1 18						
	76	2 70	2 67						
	75	2 78	2 75						
	79	1 20	1 19						
	Total . .	23 07	22 83						
T.O.R. @ 1220 M.	103	1 19	1 18						
	106	0 94	0 93						
	107	1 16	1 15						
	108	1 15	0 12						
	135	1 74	1 72						
	136	1 96	1 90						
	140	1 26	1 22						
	141	1 33	1 32						
	142	1 62	1 60						
	143	0 31	0 31						
	145	0 37	0 37						
	Total . .	13 03	12 82						
T.O.L. @ 1220 M.	104	3 17	3 14						
	93	2 16	2 14						
	54	0 88	0 87						
	103	0 25	0 25						
	102	0 47	0 47						
	100	1 67	1 65						
	99	1 80	1 78						
	98	0 47	0 47						
	97	0 10	0 10						
	96	0 09	0 09						
	95	0 77	0 76						
	101	0 34	0 34						
	Total . .	12 17	12 06						
	Total . .	118 39	116 69						
Total Area of WUA . .	277 94	274 56							
					SCHEDULE				
					Name of Project : Dongargaon Medium Project, Tah. Rajura, District Chandrapur				
					Name of the Proposed WUA's & its Address: W.U.A. No. 8, Tah. Rajura, Distt. Chandrapur.				
					Main Canal/ Distributory/ Minor	Offtaking (Outlet No.)	Villagewise & Surveywise Irrigation Areas of WUA/		
							Survey No.	C.C.A.	I.C.A.
					(1)	(2)	(3)	(4)	(5)
					Kawithpeth				
					Kawithpeth Distributory	D.O.L.@ 780 M.	65	3 20	3 18
					offtaking @ R.D. 6845 M. of Main Canal		66	1 60	1 58
							Total . .	4 80	4 76
					D.O.L.@ 1380 M.		61	11 26	11 15
							62	4 67	4 66
							63	1 60	1 58
							64	3 20	3 18
							83	3 20	3 18
							Total . .	23 93	23 75
					D.O.L. @ 1950 M.		58	3 20	3 17
							59	3 20	3 19
							60	3 20	3 17
							61	5 98	5 92
							57	1 45	1 44
							84	1 78	1 72
							Total . .	18 81	18 61
							Total . .	47 54	47 12

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.				H.A.	H.A.
Kawithpeth	L-1 @ 75 M.	85	1 80	1 78			117	1 35	1 35
Minor No. 1		86	3 20	3 18			120	1 94	1 94
(Offtaking @		57	1 62	1 60				-----	-----
R.D. 2190 M.		56	2 00	1 95			Total . .	14 67	14 52
of Kawithpeth		84	3 68	3 64				-----	-----
Distributory)			-----	-----	R-2 @ 720 M.	1	0 34	0 34	
	Total . .		12 30	12 15	.	2	0 11	0 11	
			-----	-----		3	0 07	0 07	
L-2 @ 120 M.	53	0 30	0 30			4	0 11	0 11	
	54	0 02	0 02			5	0 17	0 17	
	55	0 48	0 48			6	0 11	0 11	
	89	2 22	2 20			7	0 16	0 16	
	88	3 90	3 85			8	0 22	0 22	
	92	3 85	3 80			9	0 11	0 11	
	91	1 32	1 30			10	0 13	0 13	
	90	1 75	1 72			11	0 10	0 10	
			-----	-----		12	0 08	0 08	
	Total . .		13 84	13 67		13	0 08	0 08	
			-----	-----		14	0 60	0 60	
L-1 @ 450 M.	104	0 66	0 66			15	0 24	0 24	
	105	0 55	0 55			16	0 06	0 06	
	103	0 51	0 51			17	0 02	0 02	
	102	0 20	0 20			18	0 03	0 03	
	110	0 83	0 83			19	0 10	0 10	
	111	0 36	0 36			20	0 11	0 11	
	112	0 36	0 36			21	0 12	0 12	
	113	0 11	0 11			22	0 26	0 22	
	114	0 10	0 10			23	0 04	0 04	
	49	0 11	0 11			24	0 06	0 06	
	50	0 60	0 60			25	0 07	0 07	
	52	0 89	0 89			26	0 27	0 27	
			-----	-----		27	0 12	0 12	
	Total . .		5 28	5 28		28	0 13	0 13	
			-----	-----		29	0 31	0 31	
R-3 @ 450 M.	102	0 17	0 17			30	0 30	0 30	
	101	0 22	0 22			31	0 28	0 26	
	100	1 13	1 12			106	0 39	0 39	
	99	0 65	0 64			107	1 43	1 41	
	98	0 74	0 73			108	0 60	0 59	
	97	1 30	1 29			109	0 81	0 81	
	96	0 70	0 69			206	0 20	0 20	
	95	1 77	1 72				-----	-----	
	119	1 94	1 90			Total . .	8 34	8 25	
	118	1 94	1 93				-----	-----	
	115	0 26	0 26		L-4 @ 720 M.	6	0 35	0 35	
	116	0 56	0 56			5	0 18	0 18	
						210	1 27	1 27	
						211	0 35	0 35	
						209	1 46	1 45	
						121	6 44	6 37	

SCHEDULE—Contd.					SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.				H.A.	H.A.
		208	1 78	1 76			182	1 23	1 23
		122	2 13	2 09			185	0 57	0 57
			-----	-----			177	3 81	3 75
		Total . .	13 96	13 82				-----	-----
			-----	-----			Total . .	8 52	8 42
L-5 @ 780 M.	208	1 00	0 99		L-9 @ 1380 M.	181	4 45	4 40	
	212	0 41	0 41			182	3 00	2 95	
	123	2 18	2 16			185	6 00	5 95	
	124	1 93	1 93				-----	-----	
	125	1 58	1 56			Total . .	13 45	13 30	
	203	0 97	0 96				-----	-----	
	202	1 00	0 98		L-10 @ 1770 M.	178	4 00	3 96	
			-----	-----		179	4 00	3 96	
	Total . .	9 07	8 99			180	4 00	3 96	
			-----	-----			-----	-----	
L-6 @ 810 M.	207	0 42	0 40			Total . .	12 00	11 88	
	205	0 56	0 55				-----	-----	
	204	1 23	1 23		Tail @ 1935 M.	170	1 73	1 83	
	200	2 45	2 43			169	2 00	1 98	
	201	1 17	1 15			171	1 70	1 65	
	202	1 15	1 13			172	1 70	1 66	
	126	1 54	1 54			173	2 03	2 00	
	127	0 41	0 41			174	3 50	3 45	
	128	1 19	1 19			175	1 70	1 64	
	129	0 80	0 80				-----	-----	
			-----	-----		Total . .	14 36	14 21	
	Total . .	10 92	10 83				-----	-----	
			-----	-----			-----	-----	
L-7 @ 1080 M.	193	5 37	5 32		Direct Lift	94	3 26	3 23	
	194	0 76	0 76			95	0 96	0 95	
	195	4 36	4 32			186	2 94	2 91	
	196	2 26	2 23				-----	-----	
	197	2 21	2 21			Total . .	7 16	7 09	
	198	0 69	0 66				-----	-----	
	199	0 53	0 52			Total . .	171 49	169 75	
			-----	-----			-----	-----	
	Total . .	16 18	16 02		"Kawithpeth L-1 @ 75 M.	48	3 30	3 27	
			-----	-----	Minor No. 2	47	0 95	0 94	
L-8 @ 1200 M.	192	3 70	3 66		(Offtaking @	37	3 10	3 07	
	186	5 81	5 75		R.D. 2190 M.	36	0 71	0 70	
	187	1 49	1 47		of Kawithpeth	35	0 10	0 10	
	188	0 34	0 34		Distributory)	49	0 10	0 10	
	189	0 10	0 10			34	1 02	1 02	
			-----	-----		38	3 08	3 05	
	Total . .	11 44	11 32			39	3 08	3 05	
			-----	-----		44	3 10	3 05	
R-3 @ 1200 M.	190	0 28	0 28			42	4 95	4 90	
	191	0 24	0 24				-----	-----	
	184	1 62	1 59			Total . .	23 49	23 25	
	183	0 77	0 76				-----	-----	

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
R-1 @ 1450 M.	42		9 01	9 00
L-2 @ 1680 M.	176		3 93	3 92
	171		3 36	3 35
	169		3 87	3 86
	174		0 99	0 98
	172		3 02	3 01
	168		1 25	1 24
	167		0 70	0 70
	166		4 60	4 55
	165		0 40	0 40
	164		0 25	0 25
			-----	-----
	Total . .		22 37	22 26
			-----	-----
R-1 @ 1680 M.	168		1 30	1 29
	167		1 64	1 63
			-----	-----
	Total . .		2 94	2 92
			-----	-----
L-3 @ 2450 M.	155		3 39	3 38
	154		0 54	0 54
	160		3 61	3 60
	159		1 74	1 73
	163		1 90	1 88
			-----	-----
	Total . .		11 18	11 13
			-----	-----
L-4 @ 2580 M.	152		2 00	1 98
	153		5 00	4 95
	150		2 20	2 18
	149		3 38	3 37
			-----	-----
	Total . .		12 58	12 48
			-----	-----
R-3 @ 2680 M.	157		3 00	2 97
	156		2 00	1 98
	158		3 20	3 17
			-----	-----
	Total . .		8 20	8 12
			-----	-----
L-5 @ 2760 M.	151		3 50	3 49
	148		10 70	10 59
			-----	-----
	Total . .		14 20	14 08
			-----	-----
L-6 @ 2930 M.	144		3 82	3 81
	147		7 05	6 98
	145		3 05	3 04
	146		3 08	3 07
			-----	-----
	Total . .		17 00	16 90
			-----	-----

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
L-7 @ 3420 M.	142		5 00	4 95
		141	7 54	7 53
		139	1 15	1 14
		136	1 19	1 18
		140	1 70	1 69
		137	1 18	1 17
		135	3 10	3 07
		134	0 28	0 28
			-----	-----
		Total . .	21 14	21 01
			-----	-----
L-8 @ 3530 M.	16		3 32	3 29
		17	2 32	2 30
		18	1 90	1 88
		19	1 90	1 88
		20	1 90	1 88
		370	3 95	3 91
			-----	-----
		Total . .	15 29	15 14
			-----	-----
L-9 @ 3840 M.	15		2 30	2 28
		14	2 30	2 28
		22	1 80	1 78
		21	1 80	1 78
		26	0 65	0 65
		23	1 10	1 09
		24	8 08	8 07
		27	0 36	0 36
			-----	-----
		Total . .	18 39	18 29
			-----	-----
L-10 @ 4030 M.	24		3 50	3 46
		12	2 90	2 87
		30	2 83	2 82
		29	0 43	0 43
		28	3 00	2 97
			-----	-----
		Total . .	12 66	12 55
			-----	-----
Direct Lift		67	0 76	0 75
		68	3 14	3 13
		135	1 17	1 16
		136	1 15	1 14
		140	1 85	1 84
		141	5 95	5 94
		148	8 45	8 43
		150	2 09	2 07
		151	3 08	3 01

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
		153	4 97	4 12
		155	3 06	3 05
		163	1 74	1 73
			-----	-----
	Total . .	37 41	36 37	
			-----	-----
	Total . .	225 86	223 50	
			-----	-----
	Total Area of WUA . .	444 89	440 37	
			-----	-----

VILLAGE WISE ABSTRACT

Dongargaon Medium Project, Tah. Rajura, District
Chandrapur

Society No. 8

Sr. Name of Total (C.C.A.) (I.C.A.) Remarks
No. Village Survey
No.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
			H.A.	H.A.	
1	Kawithpeth	179	361 06	358 02	Kawithpeth Distributory, Kawithpeth Minor No. 1&2
2	Chincholi	30	83 75	82 35	
		-----	-----	-----	
	Total Area of WUA . .	209	444 81	440 37	
		-----	-----	-----	

SCHEDULE

Name of Project : Dongargaon Medium Project, Tah.
Rajura, District Chandrapur

Name of the Proposed WUA's & its Address: W.U.A.
No. 9, Tah. Rajura, Distt. Chandrapur.

Main Canal/ Distributory/ Irrigation Minor	Offtaking (Outlet No.)	Villagewise & Surveywise Irrigation	Survey No.	C.C.A.	I.C.A.
(1)	(2)	(3)	(4)	(5)	
			H.A.	H.A.	
Chincholi	L-1 @ 550 M.	333	5 12	5 03	
Sub-Minor No. 1		345	1 40	1 40	
offtaking @ R.D. 4080 M. of Kawithpeth Minor					
			-----	-----	
		Total . .	6 52	6 43	
			-----	-----	

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
L-2 @ 700 M.	333	1 90	1 88	
	347	0 60	0 60	
	348	1 60	1 57	
	346	1 90	1 88	
		-----	-----	
	Total . .	6 00	5 93	
		-----	-----	
L-3 @ 1080 M.	297	0 38	0 38	
	296	3 70	3 70	
	315	1 90	1 85	
	316	3 75	3 70	
	333	2 68	2 65	
		-----	-----	
	Total . .	12 41	12 28	
		-----	-----	
L-4 @ 1240 M.	293	1 00	1 00	
	294	1 55	1 55	
	295	1 50	1 50	
	316	6 30	6 24	
	332	1 60	1 58	
	333	1 00	0 99	
		-----	-----	
	Total . .	12 95	12 86	
		-----	-----	
L-5 @ 1380 M.	320	1 00	1 00	
	330	1 20	1 19	
	318	1 15	1 15	
	317	4 50	4 45	
	319	2 40	2 38	
		-----	-----	
	Total . .	10 25	10 17	
		-----	-----	
L-6 @ 1530 M.	329	1 35	1 30	
	328	2 90	2 87	
	319	3 60	3 58	
	320	2 40	2 38	
		-----	-----	
	Total . .	10 25	10 13	
		-----	-----	
L-7 @ 1725 M.	327	1 10	1 10	
	322	2 74	2 74	
	321	2 45	2 45	
		-----	-----	
	Total . .	6 29	6 29	
		-----	-----	

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H.A.	H.A.
	Tail @ 1800 M.	327	1 90	1 88
		323	2 16	2 15
		325	2 40	2 38
			-----	-----
	Total . .		6 46	6 41
			-----	-----
	Total Area of WUA . .		71 13	70 50
			-----	-----

VILLAGE WISE ABSTRACT

Dongargaon Medium Project, Tah. Rajura, District Chandrapur

Society No. 9

Sr. No.	Name of Village	Total Survey No.	(C.C.A.)	(I.C.A.)	Remarks
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
1	Chincholi	25	71 13	70 50	Chincholi Sub-Minor No. 1
			-----	-----	
	Total Area of WUA . .	25	71 13	70 50	
			-----	-----	

W. U. A. WISE ABSTRACT
DONGARGAON MEDIUM PROJECT

Tah. Rajura, District Chandrapur

Sr. No.	Society Name	Total Survey No.	(C.C.A.)	(I.C.A.)
(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H. A	H. A.
1	Society No. 1	166	401 24	396 97
2	Society No. 2	99	268 46	265 73
3	Society No. 3	31	284 08	281 19
4	Society No. 4	102	301 70	298 61
5	Society No. 5	120	232 18	229 82
6	Society No. 6	121	321 63	318 37
7	Society No. 7	210	277 94	274 56
8	Society No. 8	209	444 81	440 37
9	Society No. 9	25	71 13	70 50
			-----	-----
	Total Area of WUA . .	1083	2603	2576
			-----	-----

VILLAGE WISE ABSTRACT

DONGARGAON MEDIUM PROJECT

Tah. Rajura, District Chandrapur

Sr. No.	Village Name	Total Survey No.	(C.C.A.)	(I.C.A.)
(1)	(2)	(3)	(4)	(5)
			H. A	H. A.
1	Chinchala	84	193 00	191 05
2	Virur	227	476 90	471 85
3	Dongargaon	88	462 51	457 78
4	Tummagudda	75	240 72	238 27
5	Dhanora	238	339 12	335 12
6	Kawithpeth	195	414 41	410 83
7	Subai	11	24 63	24 40
8	Chincholi	165	451 88	446 82
			-----	-----
	Total Area of WUA . .	1083	2603 00	2576 00
			-----	-----

A. O. SAWARKAR,
Executive Engineer,
Chandrapur Medium
Project, D. No. 1,
Chandrapur.

Chandrapur :
Dated the 29th September 2018

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून त्यांचापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिध्द झालेल्या आहेत.

२८ (२)

शुक्रवार, ऑक्टोबर १९ २०१८/ आश्विन २७ शके १९४०

भाग १ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ५६.

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यांजकडून

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम ११ (१).

क्रमांक कलि-उविअ-भूसंपा.-गो.प्र.-कावि-३५१-२०१८.—

ज्याअर्थी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र. ७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम-३ च्या खंड (झेड-अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त जमीन” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे,

आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणारे असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावी);

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे.

आणि ज्याअर्थी, कलम-४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुर्नवसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकांचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.);

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही;

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यास, जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सुट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीने बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी, भूमिसंपादन, पुर्नवसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम-१० च्या उप नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमिअभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम-३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपूरी, जि. चंद्रपूर यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ९-एलए-६५-२०१८-२०१९,

गाव :- जुगनाळा, तालुका-ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर, प.ह.नं. १५.

अनुक्रमांक (१)	सर्व्हे क्र. किंवा गट क्रमांक (२)	संपादनाखालील अदमासे क्षेत्र (३) हे. आर
१	५९५	० २४
२	४२	० ०३
३	४५	० ३७
४	६०२	० ३८
५	६०७	० ११
६	६३७	० ७३
७	६३३	० ०२
८	६३२	० ०७
९	६२८	० ४२
१०	६५०	० २०
११	६४६	० ०२
१२	६४५	० ४०
१३	२०	० ०४
१४	११३	० १०
१५	१३७	० १३

अनुसूची एक—चालू

(१)	(२)	(३)
१६	९	हे. अपर
१७	१३८	० २४
१८	६४३	० ०१
१९	७६	० २०
२०	४९१	० ०७
२१	४७६	० २१
२२	४४५	० २७
२३	४५०	० ३८
२४	४३२/१	० ०६
२५	४३२/२	
२६	४२९	० ११
२७	४२६	० ११
२८	३८१	० ०५
२९	४९४	० ५३
३०	५००	० १५
३१	५३५/१	० १०
३२	५३५/२	
३३	५९५	० १५
३४	६१५	० २०
३५	५७९	० ०४
३६	६१९	० ०५
एकूण . .		६ २४

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाचे विवरण

प्रकल्पाचे नाव	:— गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन	:— गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत उजवा मुख्य कालव्यावरील वितरीका डिवाय, ५ व त्यावरील मायनर एल-१, मायनर एल-२, व त्यावरील सबमायनर एल-१, टेलमायनर, त्यावरील ब्रॅन्च मायनर एल-१, व आर-१ चे बांधकामाकरीता.
समाजाला मिळणारे लाभ (आर्थिक, रोजगार, पायाभूत सुविधा, सोयीसुविधा याबाबत व इतर लाभासंबंधात)	:— गोसीखुर्द प्रकल्पामुळे १,९०,००० हे.आर क्षेत्रात सिंचनाचा लाभ प्राप्त होणार आहेत.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास :— विस्थापित होत नाही.

भाग पाडणारी कारणे

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास :— भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क
करणा-या सामाजिक प्रभाव निर्धारणाचा अधिनियम, २०१३ चे कलम-१०(क) अन्वये महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग
सारांश मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना दिनांक १३ मार्च, २०१५ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व ३
यांच्या तरतूदी लागू करण्यापासून सुट देण्यात आली आहे.

अनुसूची-पाच**नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील**

अ. प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिका-याचे पदनाम	:—	निरंक
ब. प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता	:—	निरंक
क. ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली त्या अधिसूचनेचा तपशील	:—	निरंक

विशेष नोंद :— भूसंपादित जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

भाग १ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ५७.

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम ११ (१).

क्रमांक कलि-उविअ-भूसंपा.-गो.प्र.-कावि-३५३-२०१८.—

ज्याअर्थी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र. ७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम-३ च्या खंड (झेड अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची अ-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे;

आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची, तीन मध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणारे असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावी);

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे.

आणि ज्याअर्थी, कलम-४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.);

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही;

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सुट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीने बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम-१० च्या उप नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमिअभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम-३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपूरी, जि. चंद्रपूर यास पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ११-एलए-६५-२०१८-२०१९,

गाव : काटली चक, तालुका ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर, प.ह.नं. २०.

अनुक्रमांक (१)	सर्व्हे क्र. किंवा गट क्रमांक (२)	संपादनाखालील अदमासे क्षेत्र (३)
		हे. आर
१	११७	० ३०
२	११३	० ०९
३	१५६	० ३५
४	१६	० ४२
	एकूण	१ १६

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाचे विवरण

प्रकल्पाचे नाव	:— गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन	:— गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत उजव्या मुख्य कालव्यावरील वितरीका डि. वाय.५ व त्यावरील मायनर आर-१, व त्यावरील सबमायनर आर-१ चे बांधकामाकरीता.
समाजाला मिळणारे लाभ (आर्थिक, रोजगार, पायाभूत सुविधा, सोयीसुविधा याबाबत व इतर लाभासंबंधात)	:— गोसीखुर्द प्रकल्पांमुळे १,९०,००० हे.आर क्षेत्रात सिंचनाचा लाभ प्राप्त होणार आहे.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास :— विस्थापित होत नाही.
भाग पाडणारी कारणे

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास :- भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क
करणा-या सामाजिक प्रभाव अधिनियम, २०१३ चे कलम-१० (क) अन्वये महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालय, मुंबई
निर्धारणाचा सारांश यांची अधिसूचना दिनांक १३ मार्च, २०१५ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व ३ यांच्या तरतूदी लागू करण्यापासून सुट देण्यात आली आहे.

अनुसूची-पाच**नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील**

अ. प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिका-याचे पदनाम	:—	निरंक
ब. प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता	:—	निरंक
क. ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील.	:—	निरंक

विशेष नोंद :- भूसंपादित जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

भाग १ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ५८.

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम ११ (१).

क्रमांक कलि-उविअ-भूसंपा.-गो.प्र.-कावि-३५२-२०१८.—

ज्याअर्थी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र. ७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम-३ च्या खंड (झेड अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोन मध्ये दिलेले आहे;

आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावी);

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे.

आणि ज्याअर्थी, कलम-४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाच मध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.);

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही;

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सुट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीने बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम-१० च्या उप नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमिअभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम-३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपूरी, जि. चंद्रपूर यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १०-एलए-६५-२०१८-२०१९,
गाव सायगांव, तालुका ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर, प.ह.नं. २५.

अनुक्रमांक (१)	सर्व्हे क्र. किंवा गट क्रमांक (२)	संपादनाखालील अदमासे क्षेत्र (३)
		हे. आर
१	१७	० २२
२	२४	० २२
३	२९	० १७
४	३०	० २६
५	१०६	० ३५
६	११७	० २२
७	९९	० ०४
८	७२	० २५
९	७०	० २८
१०	१४२	० १०
११	१४४/१	० ०७
१२	१४४/२	
१३	१४४/३	
१४	६९	० १८
१५	७	० १२
१६	८	० १३
एकूण		२ ६१

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाचे विवरण

प्रकल्पाचे नाव	:— गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन	:— गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत उजव्या मुख्य कालव्यावरील वितरीका डि. वाय. ८ व त्यावरील लघु कालवा आर-२, व त्यावरील उपलघुकालवा तसेच लघुकालवा आर-३ चे बांधकामाकरीता.
समाजाला मिळणारे लाभ (आर्थिक, रोजगार, पायाभूत सुविधा, सोयीसुविधा याबाबत व इतर लाभासंबंधात)	:— गोसीखुर्द प्रकल्पामुळे १,९०,००० हे.आर क्षेत्रात सिंचनाचा लाभ प्राप्त होणार आहे.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास :— विस्थापित होत नाही.
भाग पाडणारी कारणे

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास :— भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क
करणा-या सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश :— अधिनियम, २०१३ चे कलम-१० (क) अन्वये महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना दिनांक १३ मार्च, २०१५ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व ३ यांच्या तरतूदी लागू करण्यापासून सुट देण्यात आली आहे.

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

अ. प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिका-याचे पदनाम	:—	निरंक
ब. प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता	:—	निरंक
क. ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील.	:—	निरंक

विशेष नोंद :— भूसंपादित जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

क्रांती डोंबे

ब्रम्हपुरी :
दिनांक १२ ऑक्टोबर २०१८.

उपविभागीय अधिकारी तथा
भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपुरी.

२९

बुधवार, ऑक्टोबर २४, २०१८/ कार्तिक २, शके १९४०

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५९.

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यांजकडून**भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम ११(१) अन्वये**

क्रमांक-कलि-उविअ-भूसंपा-गो.प्र.-कावि-७४०-२०१८.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (ई) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक संकीर्ण ११-२०१४-प्र. क्र. ७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा जास्त नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनाकरीता (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावी) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चार मध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा) ;

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही .

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यास जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरःस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-यांकडून भरपाई दिली जाणार नाही ;

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि म्हणून त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर यास पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १२-एलए-६५-२०१८-२०१९,

गाव भुज तुकूम, तालुका ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर, प.ह.नं. २६.

अनुक्रमांक	सर्व्हे किंवा गट क्रमांक	संपादनाखालील अदमासे क्षेत्र
(१)	(२)	(३)
		हे. आर
१	२६२	० १०
२	२८४	० ०३
एकूण क्षेत्र . .		० १३

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाचे विवरण

प्रकल्पाचे नांव—गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प.

प्रकल्प कार्याचे वर्णन—गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत उजवा कालव्यावरून निर्गमित शाखा कालवा क्र. ४ कालव्याच्या कामाकरिता.

समाजाला मिळणारे लाभ (आर्थिक, रोजगार, पायाभूत सुविधा, सोयीसुविधा याबाबत व इतर लाभासंबंधात)—गोसीखुर्द प्रकल्पामुळे १,९०,००० हे. आर क्षेत्रात सिंचनाचे लाभ प्राप्त होणार आहेत.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे—विस्थापित होत नाही.

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने दिलेला) : भूमी संपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १० (क) अन्वये महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना दिनांक १३ मार्च २०१५ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अनुसूची-पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

- (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिका-याचे पदनाम-निरंक.
- (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता-निरंक.
- (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली त्या अधिसूचनेचा तपशील-निरंक.

विशेष नोंद-भूसंपादित जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६०.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम ११(१) अन्वये.

क्रमांक-कलि-उविअ-भूसंपा-गो.प्र.-कावि-७४४-२०१८.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (ई) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक संकीर्ण ११-२०१४-प्र. क्र. ७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा जास्त नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनाकरीता (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत (विस्थापन होणारे असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावी) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा) ;

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही .

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यास जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरःस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-यांकडून भरपाई दिली जाणार नाही ;

ना.-एक-२३ (१८३५).

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर यास पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १३-एलए-६५-२०१८-२०१९,

गाव हळदा, तालुका ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर, प.ह.नं. २८.

अनुक्रमांक	सर्व्हे किंवा गट क्रमांक	संपादनाखालील अदमासे क्षेत्र
(१)	(२)	(३) हे. आर
१	४४५	० ०१
२	८४८	० ०१
३	८४३	० १०
४	८४९	० ०९
५	९५६	० ०७
एकूण क्षेत्र . .		० २८

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाचे विवरण

प्रकल्पाचे नांव—गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प.

प्रकल्प कार्याचे वर्णन—गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत उजवा कालव्यावरून निर्गमित शाखा कालवा क्र. ४ कालव्याच्या कामाकरिता.

समाजाला मिळणारे लाभ (आर्थिक, रोजगार, पायाभूत सुविधा, सोयीसुविधा याबाबत व इतर लाभासंबंधात)—गोसीखुर्द प्रकल्पामुळे १,९०,००० हे. आर क्षेत्रात सिंचनाचे लाभ प्राप्त होणार आहेत.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे—विस्थापित होत नाही.

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने दिलेला) —भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसापना करताना वाजवी भरपाई व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १० (क) अन्वये महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना दिनांक १३ मार्च २०१५ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व ३ यांच्या तरतुदी लागू करण्यात पासून सूट देण्यात आली आहे.

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिका-याचे पदनाम—निरंक.

(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता—निरंक.

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली त्या अधिसूचनेचा तपशील—निरंक.

विशेष नोंद—भूसंपादित जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६१.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम ११(१) अन्वये

क्रमांक-कलि-उविअ-भूसंपा-गो.प्र.-कावि-७४८-२०१८.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (ई) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक संकीर्ण ११-२०१४-प्र. क्र. ७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा जास्त नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनाकरिता (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावी) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चार मध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा) ;

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही .

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यास जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरःस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-यांकडून भरपाई दिली जाणार नाही ;

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि तसेच त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर यास पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची-एक**जमिनीचे वर्णन**

भूसंपादन प्रकरण क्रमांक १४-एलए-६५-२०१८-२०१९,		
गाव पदमापूर चक, तालुका ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर, प.ह.नं. २७.		
अनुक्रमांक	सर्व्हे क्र. किंवा गट	संपादनाखालील अदमासे क्षेत्र
	क्रमांक	
(१)	(२)	(३)
		हे. आर
१	१०६	० २७
२	१३१	० ३०
३	१०८	० ०४
एकूण क्षेत्र . .		० ६१

अनुसूची-दोन**सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाचे विवरण**

प्रकल्पाचे नांव—गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प.

प्रकल्प कार्याचे वर्णन—गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत उजवा कालव्यावरुन निर्गमित शाखा कालवा क्र. ४ कालव्याच्या कामाकरिता.

समाजाला मिळणारे लाभ (आर्थिक, रोजगार, पायाभूत सुविधा, सोयीसुविधा याबाबत व इतर लाभासंबंधात)—गोसीखुर्द प्रकल्पामुळे १,९०,००० हे. आर क्षेत्रात सिंचनाचे लाभ प्राप्त होणार आहेत.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे—विस्थापित होत नाही.

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने दिलेला)—भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १० (क) अन्वये महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना दिनांक १३ मार्च २०१५ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अनुसूची-पाच**नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील**

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिका-याचे पदनाम—निरंक.

(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता—निरंक.

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली त्या अधिसूचनेचा तपशील—निरंक.

विशेष नोंद—भूसंपादित जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६२.

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम ११ (१), अन्वये

क्रमांक कलि.-उविअ-भूसंपा.-गो.प्र.-कावि-७५२-२०१८.—

ज्याअर्थी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) च्या कलम ३ च्या खंड (ई) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक संकीर्ण ११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे.) याद्वारे, असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टर पेक्षा जास्त नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि, ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यास या सोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त जमीन” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “सार्वजनिक प्रयोजन” असा केला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाचे कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश या सोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा);

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ४ खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही ;

परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपूरःसर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-याकडून भरपाई दिल्या जाणार नाही.

तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे.) याच्या नियम १० च्या उप नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि तसेच, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर यास पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १५-एलए-६५-२०१८-२०१९, गाव जवराबोडी मेंढा, तालुका ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर प. ह. नं. २०.

अ. क्र.	सर्व्हे क्र. किंवा गट क्र.	संपादनाखालील क्षेत्र (अदमासे)
(१)	(२)	(३)
		हे. आर
१	२७४	० २६
२	२६८/१	० २९

एकूण . . ० ५५

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाचे विवरण

प्रकल्पाचे नाव	:— गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन	:— गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत उजवा मुख्य कालव्यावरील निर्गमित शाखा कालवा क्र. ४ चे बांधकामाकरीता.
समाजाला मिळणारे लाभ	:— गोसीखुर्द प्रकल्पामुळे १,९०,००० हे. आर क्षेत्रात सिंचनाचे लाभ प्राप्त होणार आहेत.
(आर्थिक रोजगार, पायाभूत सुविधा सोयीसुविधा याबाबत व इतर लाभासंबंधात).	

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तीचे विस्थापन	:— विस्थापित होत नाही.
करण्यास भाग पाडणारी कारणे	

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने दिलेला) : भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम-१० (क) अन्वये महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना दिनांक १३ मार्च २०१५ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व ३ यांच्या तरतुदी लागू करण्या- पासून सूट देण्यात आली आहे.

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिका-यांचे पदनाम	:— निरंक
(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता	:— निरंक.
(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील	:— निरंक.

विशेष नोंद :- भूसंपादित जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६३.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम ११ (१) अन्वये.

क्रमांक कलि.-उविअ-भूसंपा.-गो.प्र.-कावि-७५६-२०१८.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) च्या कलम ३ च्या खंड (ई) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक संकीर्ण दिनांक ११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहे.) याद्वारे, असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टर पेक्षा जास्त नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि, ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यास या सोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त जमीन” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा केला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाचे कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश या सोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबत जाडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा).

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ४ खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही ;

परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरःस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-याकडून भरपाई दिल्या जाणार नाही.

तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे.) याच्या नियम १० च्या उप नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि तसेच, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १६-एलए-६५-२०१८-२०१९, गाव आवळगाव, तालुका ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर, प. ह. नं. २४.

अ. क्र.	सर्व्हे क्र. किंवा गट क्र.	संपादनाखालील क्षेत्र (अदमासे)
(१)	(२)	(३)
		हे. आर
१	१३१	० ९६
२	१३९	० ४०
३	१३४	० २२
४	१२६	० ३९
५	७५	० ०३
६	८०२	० ३६
७	८०३	० २५
८	१०७	० २७

एकूण . . २ ८८

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाचे विवरण

प्रकल्पाचे नाव	:- गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन	:- गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत उजवा कालव्यावरील वितरीका क्र. ८ वरील ४.५१ ते ११.५० चे बांधकामाकरीता.
समाजाला मिळणारे लाभ (आर्थिक रोजगार, पायाभूत सुविधा सोयीसुविधा याबाबत व इतर लाभासंबंधात).	:- गोसीखुर्द प्रकल्पामुळे १,९०,००० हे. आर क्षेत्रात सिंचनाचे लाभ प्राप्त होणार आहेत.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे :- विस्थापित होत नाही.

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने दिलेला) : भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम-१० (क) अन्वये महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना दिनांक १३ मार्च २०१५ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिका-यांचे पदनाम	:- निरंक
(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता	:- निरंक.
(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील	:- निरंक.

विशेष नोंद :- भूसंपादित जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६४.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, अन्वये कलम ११ (१).

क्रमांक कलि.-उविअ-भूसंपा.-गो.प्र.-कावि-७६०-२०१८.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) च्या कलम ३ च्या खंड (ई) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक संकीर्ण ११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे.) याद्वारे, असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टर पेक्षा जास्त नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि, ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त जमीन” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा केला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाचे कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश या सोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा).

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ४ खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही ;

परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरःसर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-याकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे.) याच्या नियम १० च्या उप नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि तसेच, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १७-एलए-६५-२०१८-२०१९, गाव आक्सापुर, तालुका ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर, प. ह. नं. २३.

अ. क्र.	सर्व्हे क्र. किंवा गट क्र.	संपादनाखालील क्षेत्र (अदमासे)
(१)	(२)	(३)
		हे. आर
१	१८७	० १०

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाचे विवरण

प्रकल्पाचे नाव	:- गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन	:- गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत उजवा कालव्यावरील वितरीका क्र. ८ वरील ४.५१ ते ११.५० चे बांधकामाकरीता.
समाजाला मिळणारे लाभ	:- गोसीखुर्द प्रकल्पांमुळे १,९०,००० हे. आर क्षेत्रात सिंचनाचे लाभ प्राप्त होणार आहेत.
(आर्थिक रोजगार, पायाभूत सुविधा सोयीसुविधा याबाबत व इतर लाभासंबंधात).	

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे :- विस्थापित होत नाही.

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने दिलेला.) : भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम-१० (क) अन्वये महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना दिनांक १३ मार्च २०१५ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

- (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिका-यांचे पदनाम :- निरंक
- (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता :- निरंक.
- (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील :- निरंक.

विशेष नोंद :- भूसंपादित जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६५.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, अन्वये कलम ११ (१).

क्रमांक कलि.-उविअ-भूसंपा.-गो.प्र.-कावि-७६४-२०१८.---

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) च्या कलम ३ च्या खंड (ई) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक संकीर्ण दिनांक ११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिनिसूचना” असा करण्यात आला आहे.) याद्वारे, असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टर पेक्षा जास्त नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि, ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यास या सोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त जमीन” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा केला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाचे कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश या सोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा).

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ४ खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही ;

परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरःसर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-याकडून भरपाई दिल्या जाणार नाही.

तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे.) याच्या नियम १० च्या उप नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि तसेच, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १८-एलए-६५-२०१८-२०१९, गाव वांद्रा, तालुका ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर, प. ह. नं. २४.

अ. क्र.	सर्व्हे क्र. किंवा गट क्र.	संपादनाखालील क्षेत्र (अदमासे)
(१)	(२)	(३)
		हे. आर
१	४०८	० १०

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाचे विवरण

प्रकल्पाचे नाव	:- गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन	:- गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत उजवा कालव्यावरील वितरीका क्र. ८ वरील ४.५१ ते ११.५० चे बांधकामाकरीता.
समाजाला मिळणारे लाभ	:- गोसीखुर्द प्रकल्पांमुळे १,९०,००० हे. आर क्षेत्रात सिंचनाचे लाभ प्राप्त होणार आहेत.
(आर्थिक रोजगार, पायाभूत सुविधा सोयीसुविधा याबाबत व इतर लाभासंबंधात).	

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तीचे विस्थापन :- विस्थापित होत नाही.
करण्यास भाग पाडणारी
कारणे

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने दिलेला) :- भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम-१० (क) अन्वये महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना दिनांक १३ मार्च २०१५ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

- (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिका-यांचे पदनाम :- निरंक
(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता :- निरंक.
(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील :- निरंक.

विशेष नोंद :- भूसंपादित जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

ब्रम्हपूरी :
दिनांक २२ ऑक्टोबर २०१८.

क्रान्ती डोंबे,
उपविभागीय अधिकारी
तथा भूसंपादन अधिकारी,
ब्रम्हपूरी.